



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ५] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१ ते फेब्रुवारी ६, २०१९ / माघ ११ - १७, शके १९४०

[पृष्ठे १२३

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक ९ जानेवारी २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्र. टीपीएस १९९६/५८/प्र. क्र. ५७४/१६/ई.पी. मंजुरी/नवि.-१३.--ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाची अधिसूचना क्र. एमयूपी-२००९/प्र. क्र. ३५८/नवि-१९, दिनांक ९ जून २०११ अन्वये कराड नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यात आलेली असून कराड नगरपरिषदेने (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे संबोधले आहे) ठराव क्र. ३/२८, दिनांक २ जून २०१२ अन्वये कराड शहराची वाढीव क्षेत्रासाठी प्रारूप विकास योजना तयार करणेबाबतचा इरादा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (महाराष्ट्र प्रादेशिक अधिनियम, १९६६ च्या क्रमांक XXXVII) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) उक्त अधिनियमाच्या कलम ३४ (१) आणि २३ अन्वये जाहीर केला आहे आणि त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्राच्या पुणे विभागीय पुरवणीत पृष्ठ २७ वर दिनांक २३ ते २९ ऑगस्ट २०१२ अन्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २५ अन्वये उक्त प्राधिकरणाने तिच्या कार्यक्षेत्रातील जमिनीच्या वाढीव क्षेत्राचे सर्वेक्षण करून सदर क्षेत्राची प्रारूप विकास योजना तयार करून (यापुढे "उक्त प्रारूप विकास योजना" असे संबोधले आहे) उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये नोटीस सूचना व हरकती मागविणेसाठी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक जुलै १७ ते २३, २०१४ च्या पृष्ठ २१ व २२ वर प्रसिद्ध केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेवर विहित मुदतीत प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींचा विचार करून उक्त अधिनियमाचे कलम २८ (२) अन्वये गठित करण्यात आलेल्या नियोजन समितीने त्यांचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणास दिनांक ६ जुलै २०१५ रोजी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर निर्णय घेण्यास व उक्त प्रारूप विकास योजना शासनास मंजुरीकरिता विहित मुदतीत सादर करण्यास उक्त नियोजन प्राधिकरण असमर्थ ठरल्याने उक्त प्रारूप विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम ३० अन्वये शासनास मंजुरीसाठी सादर करणेबाबतची वैधानिक कार्यवाही पूर्ण करणेकरिता सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांनी उक्त अधिनियमाचे कलम २१ (४ क) अन्वये सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, सातारा (यापुढे "उक्त अधिकारी" असे संबोधले आहे) यांना आदेश क्र. प्रा. वि. यो. कराड (वा. ह.)/अधिकारी नियुक्ती/सहसंपुवि/१९८४, दिनांक ७ नोव्हेंबर २०१५ नुसार नियुक्त केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रारूप विकास योजनेमध्ये काही बदल करून उक्त अधिकारी यांनी ठराव क्रमांक १, दिनांक १ डिसेंबर २०१५ नुसार सदर बदलासह उक्त प्रसिद्ध प्रारूप विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम २८ (४) अन्वये जनतेच्या माहितीसाठी महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभागीय पुरवणी दिनांक ३ ते ९ डिसेंबर २०१५ मध्ये पृष्ठ १९ ते २१ अन्वये प्रसिद्ध केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३० (१) मधील तरतुदीनुसार उक्त अधिकारी यांनी उक्त प्रारूप विकास योजना शासनास मंजुरीसाठी पत्र क्रमांक ३८५९, दिनांक २१ डिसेंबर २०१५ अन्वये सादर केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार उक्त प्रारूप विकास योजनेस भागशः मंजुरी दिलेली असून मंजुरीतून वगळण्यात आलेल्या ई.पी. १ ते १५ या सारभूत स्वरूपांच्या फेरबदलाची सूचना क्रमांक टीपीएस-१९१६/५८/प्र. क्र. ५७४/१६/ई.पी. प्रसिद्धी/नवि-१३, दिनांक ५ जून २०१७ अन्वये, आम जनतेकडून सूचना/हरकती मागविणेसाठी दिनांक जून २२ ते २८, २०१७ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रात पृष्ठ १ ते ५ वर प्रसिद्ध केलेली असून त्याद्वारे सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांची सूचना/हरकतीवर सुनावणी देऊन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणेसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने उक्त सारभूत स्वरूपाच्या फेरबदलाच्या सूचनेबाबत दिनांक ३ जुलै २०१७ रोजी शुद्धीपत्रक निर्गमित केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांनी उक्त ई.पी.-१ ते ई.पी.-१५ संदर्भात आम जनतेकडून प्राप्त हरकती/सूचनांवर सुनावणी देऊन त्यांचा अहवाल शासनास दिनांक २९ मे २०१८ रोजीचे पत्राच्ये सादर केलेला आहे ;

आणि त्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील व शासनास असलेल्या इतर अनुषंगीक शक्तींचा वापर करून शासन खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहे.

(अ) सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" मधील कराड नगरपरिषदेच्या (वा.ह.) विकास योजनेच्या मंजुरीतून वगळलेल्या ई.पी.-१ ते ई.पी.-१५ या सारभूत स्वरूपांच्या फेरबदलांच्या विकास योजनेस मंजुरी देण्यात येत आहे.

(ब) सोबतच्या परिशिष्टात नमूद वगळलेल्या क्षेत्राची विकास योजना सदर अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्धीनंतर एक महिन्यानंतरची तारीख सदर विकास योजना अमलात येण्याची असल्याचे निश्चित करित आहे.

उपरोक्त नमूद केलेली कराड नगरपरिषदेच्या (वा.ह.) विकास योजनेच्या मंजुरीतून वगळलेल्या ई.पी.-१ ते ई.पी.-१५ या सारभूत स्वरूपांच्या फेरबदलांची विकास योजना शासनाने मंजूर केली असून जनतेच्या अवलोकनार्थ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मुख्याधिकारी, कराड नगरपरिषदेच्या कार्यालयात एक वर्षापर्यंत उपलब्ध करणेत येत आहे.

सदरची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशाने व नावाने.

रा. म. पवार,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 9th January 2019

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Notification

No. TPS-1916/58/CR-574/16/E. P. Sanctioned/UD-13.—Whereas, Government of Maharashtra extended the limits of Karad Municipal Council vide its Notification No. MUP/2009/CR-338/UD-19, dated 9th June 2011, and Karad Municipal Council (hereinafter referred to as "the said Planning Authority") vide its Resolution No. 3/28, dated 2nd June 2012 declared its intention under Section 34 (1) and 23 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") to prepare Draft Development Plan for additional area and notice of such declaration was published on Page 27 in Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement dated August 23rd to 29th, 2012 ;

and whereas, the Planning Authority after carrying out the survey of the additional area within its jurisdiction as required under Section 25 of the "said Act," published a notice in the Official Gazette, dated July 17th to 23rd, 2014 on Pages 21 and 22, for inviting suggestions and objections in respect of the Draft Development Plan of additional area prepared by it under sub-section (1) of Section 26 of the "said Act" (hereinafter to as "the said Draft Development Plan") ;

and whereas, after considering the suggestions and objections to the said Draft Development Plan received within stipulated period, the Planning Committee appointed under Section 28 (2) of the "said Act," has submitted its report to the said Planning Authority on 6th July 2015 ;

and whereas, since the Planning Authority failed to perform its duty imposed upon it to take decision on the report of the Planning Committee submitted to it and submit the said Draft Development Plan to Government for sanction, within stipulated time limit, the Joint Director of Town Planning Department, Pune Division, Pune *vide* Order No. प्रा. वि. यो. कराड (वा. ह.)/अधिकारी नियुक्ती/सहसंपुवि/ १९८४, दि. ७ नोव्हेंबर २०१५ has appointed, "Assistant Director of Town Planning, Satara" as a Officer (hereinafter referred to as "the said Officer") under Section 21 (4-C) of the "said Act," to complete the legal procedure required under the "said Act" and to submit the said Draft Development Plan to the Government under Section 30 of "the said Act,"

and whereas, the "said Officer" made certain modification in the published Draft Development Plan under sub-section (4) of Section 28 of the "said Act" and published Draft Development Plan so modified *vide* Resolution No. 1, dated 1st December 2015 for information of the public under sub-section (4) of Section 28 the "said Act," by notice published in the official Gazette, Pune Division, Supplement, dated December 3rd to 9th, 2015 on pages 19 to 21 ;

and whereas, in accordance with the provisions of sub-section (1) of Section 30 of "the said Act", "the said Officer" has submitted the said Draft Development Plan *vide* its letter No. 3859, dated 21st December 2015 to the Government of Maharashtra for sanction ;

and whereas, the Government of Maharashtra has sanctioned a part of the said Draft Development Plan, while excluding substantial modifications, were published as EP-1 to EP-15 for inviting suggestions and/or objections from the general public *vide* Notice No. TPS-1916/58/CR-574/16/E.P. Published/UD-13, dated 5th June 2017, which was published in Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, dated June 22nd to 28th, 2017 on pages 1 to 5 and the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune was appointed as an "Officer" to give hearing and submit his report to the Government ;

and whereas Government issued corrigendum dated 3rd July 2017 regarding the notice of substantial modifications ;

and whereas the said Officer after giving hearing in respect of the suggestions and/or objections received from the general public, regarding the said Excluded Part No. EP-1 to EP-15 has submitted his report to the Government *vide* letter, dated 29th May 2018.

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby. –

(a) Sanctions the said Excluded Part No- EP-1 to EP-15, of the said Draft Development Plan, as specified in Schedule-A appended hereto.

(b) fixes the date after one month of the publication of this notification in the Maharashtra Government Gazette to be the date on which the said Excluded Parts as described in the Schedule-B shall come into force.

Copy of the Plan showing the aforesaid Excluded Part as sanctioned by the State Government shall be kept open for inspection by the general public, during working hours for a period of one year in the office of the Chief Officer, Karad Municipal Council, Karad, district Satara on all working days.

This Notificaton shall also be published on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

Schedule-A

SCHEDULE OF SUBSTANCIAL MODIFICATIONS SANCTIONED BY GOVERNMENT UNDER SECTION 31 (1) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

(Accompanied with the Government Notification No. TPS-1916/58/CR/574/16/E.P. Sanctioned/ UD-13-dated 9th January 2019)

Sr. No.	Excluded part	Proposals of Draft Development Plan published under Section 26 of the M. R. and T. P. Act	Proposals of Draft Development Plan submitted to the Govt. for sanction under Section 30 of the M. R. and T. P. Act	Modifications of substantial nature as proposed by Government under Section 31 (1) of the M. R. and T. P. Act	Modifications Sanctioned by the Government under Section 31 of the M.R. and T.P. Act, 1966
1	2	3	4	5	6
1	EP-1	Public/Semi Public Zone 18.00 m. road and Site No. 7, Playground Area 10,000.00 sq. mtrs.	M-4 1. Area of existing Saraswati Vidya Mandir in S. No. 138 is shown as per their ownership as shown on Plan. 2. Reservation No. 7 "Playground" is relocated with 12.0 mtrs. wide road as shown on Plan and deleted area of reservation No. 7 is included in residential area. 3. Remaining area along proposed 24.00 mtrs. wide road shown in Public, Semi Public Zone is included in Residential Zone as shown on Plan.	(i) The area of existing Saraswati Vidya Mandir as per ownership is included in public/Semi Public Zone and remaining area is proposed to be reserved for Site No. 7 "Playground" as shown on Plan. (ii) Reservation No. 7 as per plan published under Section 26 is proposed to be deleted and area there under proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).
2	EP-2	Site No. 8 Primary School and Playground Area 9,800.00 sq. mtrs.	M-4 Area of S. No. 294 and 297 is deleted from reservation No. 8 "Primary School and Playground" as shown on Plan and area there under included in Residential Zone.	Site No. 8 is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).
3	EP-3	Site No. 10, "Primary School and Playground" Area 6000.00 sq. mtrs.	M-5 Reservation No. 10 "Primary School and Playground" is deleted and included in Residential Zone.	Site No. 10, "Primary School and Playground" is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).
4	EP-4	Site No. 22 "Primary School and Playground". Area 4500.00 sq. mtrs.	M-7 Reservation No. 22 "Primary School and	Site No. 22 is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			Playground" is deleted and included in Residential Zone.		
5	EP-5 Residential Zone and Site No. 29 "Solid West Processing Unit and S. T. P. Area 71371.00 sq. mtrs.	M-9 The area on North side of Reservation No. 29 "S. T. P." is deleted from Residential Zone and included in Reservation No. 29 as shown on Plan.	The area on North side of Reservation No. 29 "S. T. P." is proposed to be deleted from Residential Zone and included in Reservation No. 29 as shown on Plan. and Site No. 29 is redesignated as "Solid West Processing Plant, Sewage Treatment Plant and Slaughter House".	Sanctioned as Proposed under Section 31 (1).	
6	EP-6 Residential Zone and 15.00 mtrs. wide Road.	M-15 Alignment of 15.00 mtrs. North-South road in S. No. 109 and 110 is realigned as shown on Plan. and area deleted as per realignment is included in Residential Zone as shown on Plan.	Alignment of 15.00 mtrs. North-South road in S. No. 109 and 110 is proposed to be realigned as shown on plan. 12 mtrs. North-South road on the West part in S. No. 68 is proposed to be shifted on the West as shown on Plan. Area under deleted portion of both the roads is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed under Section 31 (1). For 15.00 mtrs. road alignment with revised boundaries of site No. 23 as shown on Plan. 12 mtrs. road is sanctioned with equal widening to existing road as shown on Plan.	
7	EP-7 Existing 6.00 mtrs. Wide Road.	M-17 6.00 mtrs. North-South road in S. No. 78 and 79 is proposed to be 9.00 mtrs. wide road as shown on Plan.	6.00 mtrs. North-South road in S. No. 78 and 79 is proposed to be 9.00 mtrs. wide as shown on Plan.	Proposed EP rejected and alignment of existing road is shown as per plan published under Section 26.	
8	EP-8 12.00 m. Wide Roads in S. No. 101.	(i) 12.00 mtrs. Wide Road on North Part of S. No. 101. (ii) Proposed 12.00 mtrs. Wide road in S. No. 101 is deleted and area thereunder is included in Residential Zone as shown on Plan.	Both the 12.00 mtrs. Wide roads in S. No. 101 are proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).	

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
9	EP-9	12.00 mtrs. Wide Road	M-19 alignment of 12.00 mtrs. Wide East-West Road in S. No. 316, 317, 318 and 319 is realigned as shown on plan and area deleted as per realignment is included in Residential Zone as shown on Plan.	Alignment of 12.00 mtrs. Wide East-West road in S. No. 316, 317, 318 and 319 is proposed to be realigned as shown on Plan and area deleted as per realignment is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).
10	EP-10	15.00 mtrs. Wide Road.	M-21 Alignment of 15.00 mtrs. North-South Road in S. No. 300 and 313 is realigned as shown on Plan and area deleted as per realignment is included in Residential Zone as shown on Plan.	Alignment of 15.00 mtrs. North-South road in S. No. 300 and 313 is proposed to be realigned as shown on Plan and area deleted as per realignment is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).
11	EP-11	Flood lines supplied by Municipal Council Karad is incorporated as shown on Development Plan.	M-25 Flood lines supplied by Municipal Council, Karad is incorporated as shown on Development Plan.	Flood lines proposed to be shown on Plan as per record of Irrigation Department.	Blue and Red Flood Lines are shown on Plan along the river as given by the Irrigation Department to Municipal Council.
12	EP-12	Site No. 2 Pumping Station and 9.00 mtrs. wide road.	Site No. 2 Pumping Station and 9.00 mtrs. wide road.	Part land of Site No. 2 on the North part is proposed to be deleted and proposed to be included in Residential Zone and 9.00 mtrs. road is modified as shown on Plan and area under deleted road is proposed to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).
13	EP-13	North-South 18.00 mtrs. road passing through S. No. 54 to 56 and S. No. 115 to 118.	North-South 18.00 mtrs. road passing through S. No. 54 to 56 and S. No. 115 to 118.	The North-South 18.00 mtrs. road is proposed to be shifted towards West touching S. No. 54, 55, 117, 118 and boundaries of Site No. 15 and 16 modified accordingly as shown on Plan.	Sanctioned as Proposed under Section 31 (1).

Schedule-A—contd.

1	2	3	4	5	6
14	EP-14	--	--	<p>Following new regulations is proposed to be added in Regulation No. 11.3.</p> <p>(i) Area between the river/ Nala bank and Blue flood line (Prohibitive Line)/ (Flood line towards the river bank) shall be prohibited zone for any construction except parking, open vegetable market with otta type construction, garden, open space, cremation and burial ground, public toilet or like uses, provided the land is feasible for such development.</p> <p>Provided further that redevelopment of the existing authorised properties within river bank and Blue flood line, may be permitted at a height of 0.45 mtrs. above Red flood line level subject to N. O. C. from Irrigation Department.</p> <p>(ii) Area between Blue flood line and Red flood line shall be restrictive zone for the purpose of construction. The construction within this area may be permitted at a height of 0.45 mtrs. above the Red flood line (Restrictive line) level.</p> <p>(iii) If the area between the River/Nala bank and Blue flood line forms the part of the entire plot in development zone <i>i. e.</i> residential, commercial, public-semi public, industrial, then FSI of this part of land may be allowed to be utilised on remaining land.</p> <p>(iv) The Blue and Red flood line shown on the development plan shall stand modified as and when it is modified by the Irrigation Department for a stretch of Waster course.</p>	Sanctioned as Proposed under Section 31 (1).

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
				In such case it will be necessary to issue order to that effect by the Chief Officer in consultation with Irrigation Department.	
15	EP-15 Residential Zone and proposed 18 mtrs. wide North-South road in S. Nos. 42 and 43.	18.0 mtrs. wide North-South road in S. Nos. 42 and 43 is deleted in part area and reduced to 9.0 mtrs. width in part area as shown on plan and area under deleted portion is included in Residential Zone. New East-West 15.0 mtrs. wide road in S. Nos. 43, 46 and 50 is proposed as shown Plan.	18.0 mtrs. wide North-South road in S. Nos. 42 and 43 is proposed to be deleted in part area and reduced to 9.0 mtrs. width in part area as shown on plan and area under deleted portion is proposed to be included in Residential Zone. New East-West 15.0 mtrs. wide road in S. Nos. 43, 46 and 50 is proposed as shown Plan.		Sanctioned as Proposed under Section 31 (1).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

विभागीय आयुक्त यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९२/२०१८.-ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमीन/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करित आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करित आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलमे ११, १२, १५ व १६ यांन्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करित आहेत.

अनुसूची

जिल्हा सातारा

गट क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६

हेक्टर

तालुका जावली, गाव कारगाव

१८/२ भाग	२.४६	फॉ.ग.नं. ४९	फॉ.ग.नं. १८/३	ग. नं. १८/२ भाग	ग.नं.१८/१
----------	------	-------------	---------------	-----------------	-----------

गट क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
१	२	उत्तर ३	पूर्व ४	दक्षिण ५	पश्चिम ६
	हेक्टर				
		तालुका जावली, गाव कारगाव--चालू			
१८/४	१.१२	फॉ.ग.नं.४९	फॉ.ग.नं.१९/१	ग.नं.१७	फॉ.ग.नं.१८/३
१९/२	३.५८	फॉ.ग.नं.२०/१ ग.नं.२०/२ व ग.नं. २०/३.	ग.नं.१९/३	ग.नं.१७	फॉ.ग.नं.१९/१
१९/३	१.६७	ग.नं. २०/३	ग.नं.२०/३	ग.नं.१७	ग.नं.१९/२
१९/४	०.०४	ग.नं.१९/२	ग.नं.१९/५	ग.नं.१९/२	ग.नं.१९/२
२०/२	०.३९	फॉ.ग.नं.४८	ग.नं.२०/३	ग.नं.१९/२	फॉ.ग.नं.२०/१
२०/४	२.६३	फॉ.ग.नं.४८	ग.नं.२०/५	ग.नं.२०/६	ग.नं.२०/३
२०/५	२.४४	फॉ.ग.नं.४८	ग.नं.२१/१	ओढा.	ग.नं.२०/४, २०/६, २०/७.
२०/८	०.०२	ग.नं.२०/५	ग.नं.२१/६	ग.नं.२०/५	ग.नं.२०/५
२०/९	०.०३	ग.नं.२०/५	ग.नं.२०/५	ग.नं.२०/५	ग.नं.२०/५
२१/१	२.५७१	ग.नं.३६/१, ३६/२ व ३६/३	ग.नं.२१/२	ग.नं.२०७/१ ओढा.	ग.नं.२०/५
२१/३	१.५२	ग.नं.३६/३	ग.नं.२१/४	ग.नं.२०७/३	ग.नं.२१/२
२१/६	०.०८	ग.नं.२१/१	ग.नं.२१/१	ग.नं.२१/१	ग.नं.२०/५, २०/८
२१/७	०.०२	ग.नं.२१/१	ग.नं.२१/८	ग.नं.२१/१	ग.नं.२१/१
२१/८	०.०९	ग.नं.२१/२	ग.नं.२१/२	ग.नं.२१/२	ग.नं.२१/१, २१/७
२१/१०	०.०२	ग.नं.२१/२	ग.नं.२१/२	ग.नं.२१/५	ग.नं.२१/१
२२/१	०.३४	ग.नं.२१/४	फॉ.ग.नं.२४ भाग व ग.नं.२४/३	ग.नं.२२/२	ग.नं.२१/४
२४/२ भाग	०.१०	फॉ.ग.नं.२४/१	फॉ.ग.नं.२४/१	ग.नं.२४/२ भाग	फॉ.ग.नं.२४/१
२४/३	०.०४	फॉ.ग.नं.२४/१	फॉ.ग.नं.२४/१	ग.नं.२२/१, २२/२	फॉ.ग.नं.२४/१
२४/४	०.०४	फॉ.ग.नं.२४/१	फॉ.ग.नं.२४/१	फॉ.ग.नं.२०६	ग.नं.२२/२
२६/१	२.१०	फॉ.ग.नं.३५ व ग.नं.२६/२	ग.नं.२६/३	ग.नं.२३, व २१/४.	ग.नं.३६/५, ३६/४, ३६/३
२७/१	६.७९	ग.नं.२८	ग.नं.२७/२ भाग	ग.नं.१९८ भाग व फॉ.ग.नं. २४/१	ग.नं.२५, २६/२
२७/२ भाग	५.६१	ग.नं.२८	ग.नं.२७ भाग	ग.नं. १९८ भाग	ग.नं.२७/१
२८	१३.६६	ग.नं.३०/१ व २९	ग.नं.१९१/१	ग.नं.२७/२ भाग व २७/१.	ग.नं.२६/२
२९ भाग	७.५७	ग.नं.२९ भाग	ग.नं.१९१/१	फॉ.ग.नं.२८	ग.नं.३०/१ व ३०/२

गट क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
१	२	उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
	हेक्टर	३	४	५	६
		तालुका जावली, गाव कारगाव--चालू			
३०/१	१२.२२	ग.नं.३१, फॉ.ग.नं.४१ व ३०/२	ग.नं.२९ भाग	फॉ.ग.नं.२८	फॉ.ग.नं.३५ व फॉ.ग.नं.३३
३६/२ भाग	०.५६	फॉ.ग.नं.२३५	ग.नं.३६/३	ग.नं.३६/२ भाग	ग.नं.३६/१
३६/३	१.६०	फॉ.ग.नं.२३५ व ३५	फॉ.ग.नं.३६/१ व ग.नं.३६/४	ग.नं.२९/४, २९/३,२९/२ व २९/१	ग.नं.३६/२ भाग
३६/५	०.१३	ग.नं.२६/१	ग.नं.२६/१	ग.नं.२९/४	ग.नं.३६/४
५१/१	४.०३	फॉ.ग.नं.५०	ग.नं.५१/२	ग.नं.५१/२	ग.नं.५१/२
५२/२	०.२०	फॉ.ग.नं.५३	ग.नं.५२/१	ग.नं.५२/१	ग.नं.५२/३
५२/३	१.८४	ग.नं.५४ व फॉ.ग.नं.५३	ग.नं.५२/२, ५२/१	ग.नं.५२/१ व ९३	ग.नं.५२/४
१११/२	०.८०	फॉ.ग.नं.११२	ग.नं.१११ /३	फॉ.ग.नं.२४०	ग.नं.१११/१
१७८ भाग	१.७५	ग.नं.१७८ भाग व १७९/३	फॉ.ग.नं.१७७	फॉ.ग.नं.२४२	ग.नं.२०१
१७९/१ भाग	०.१६	ग.नं.१९३ भाग व १८१.	ग.नं.१८०/१+२	ग.नं.१७९/१ भाग	ग.नं.१९४/१
१७९/३	३.४९	ग.नं.१७९/२, १८०/१+२.	फॉ.ग.नं.१७७	ग.नं.१७८	ग.नं.१७९/२ व १९४/१
१८०/१+२	५.९९	ग.नं.१८१/१४	फॉ.ग.नं.१७७	ग.नं.१७९/३ व १७९/२	ग.नं.१७९/१
१८१/१	१.५२	ग.नं.२९ भाग व फॉ.ग.नं.४१	ग.नं.१८१/२, १८१/४ व फॉ.ग.नं.१७७	ग.नं.१८१/१०	ग.नं.१८१/९, १८१/६,१८१/४, १८१/२, १९०/४, १९०/३ व १९०/२
१८१/२	०.२८	ग.नं.१८१/१	ग.नं.१८१/३ व फॉ.ग.नं. १७७	ग.नं.१८१/४	ग.नं.१८१/१
१८१/४	०.२२	ग.नं.१८१/२	फॉ.ग.नं.१७७	ग.नं.१८१/१	ग.नं.१८१/१
१८१/१०	४.७८	ग.नं.१८१/९ व १८१/१	फॉ.ग.नं.१७७	ग.नं.१८१/१४ व १८१/१७	ग.नं.१८१/१५, १८६/१,१८८/११ व १८८/१०
१८१/१२ भाग	०.०१	ग.नं.१८८/११	ग.नं.१८१/१०	ग.नं.१८६/१	ग.नं.१८१/१२ भाग

गट क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
१	२	उत्तर ३	पूर्व ४	दक्षिण ५	पश्चिम ६
	हेक्टर				
		तालुका जावली, गाव कारगाव--चालू			
१८१/१४	३.३१	ग.नं.१८२/१, १८२/२, १८१/१५ व १८१/१६ भाग	फॉ.ग.नं.१७७	ग.नं.१८०/१+२	ग.नं.१९३ भाग व १९२
१८१/१६ भाग	०.१७	ग.नं.१८१/१६ भाग व १८१/१७	ग.नं.१८१/१४ व फॉ.ग.नं. १८१/१७ भाग	ग.नं.१८१/१४	ग.नं.१८१/१४
१८१/१७	०.१६	ग.नं.१८१/१०	ग.नं.१८१/१०	ग.नं.१८१/१६ भाग	ग.नं.१८१/१६ भाग
१८३	०.१६	ग.नं.१८७/६ व १८७/८	ग.नं.१८२/१	ग.नं.१८२/१	ग.नं.१९१/१
१८७/६	०.१६	ग.नं.१८७/३	ग.नं.१८७/७, १८७/८	ग.नं.१९१/१	ग.नं.१९१/१
१८७/८	०.०८	ग.नं.१८७/७	ग.नं.१८७/९ भाग	ग.नं.१८४/१ व ग.नं.१८३	ग.नं.१८७/६ व ग.नं.१९१/१
१८७/९ भाग	०.०४	ग.नं.१८७/९ भाग	ग.नं.१८७/१२ व १८८/१०	ग.नं.१८४/२ व १८४/१	ग.नं.१८७/८
१८७/१०	०.१५	ग.नं.१८७/९ भाग, १८८/१२	ग.नं.१८८/१२ व १८८/१३	ग.नं.१८४/११ व १८४/१२	ग.नं.१८४/२
१८८/१०	०.२१	ग.नं.१८८/९	ग.नं.१८१/१०	ग.नं.१८८/११ व १८१/१०	ग.नं.१८८/११, १८८/३
१८८/११	०.१६	ग.नं.१८८/३	ग.नं.१८८/१० व १८१/१०	ग.नं.१८६/१२ १८६/१३	ग.नं.१८८/१२, १८८/१३ व १८८/२
१९०/१	०.४४	ग.नं.२९ भाग व १८१/१	ग.नं.१९०/२, १९०/३, १९०/४ व १९०/५	ग.नं.१९१/१	ग.नं.१९१/१ व ग.नं.२९ भाग
१९०/२ भाग	०.०७	ग.नं.१८१/१	ग.नं.१९०/२ भाग	ग.नं.१९०/१ व १९०/४	ग.नं.१९०/१
१९१/२ भाग	०.०६	ग.नं.१९१/२ भाग	ग.नं.१९१/१	ग.नं.१९२	ग.नं.१९१/१
१९३ भाग	३.६०	ग.नं.१९२	फॉ.ग.नं.१८१/१४	ग.नं.१९४/१	ग.नं.१९३ भाग
१९४/१	१२.४४	ग.नं.१९३	ग.नं.१७९/१ भाग १७९/२ व १७९/३	ग.नं.२००/३, १९४/२, २००/२ व २००/१ भाग	ग.नं.१९८ भाग ग.नं.१९५

गट क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
१	२	उत्तर ३	पूर्व ४	दक्षिण ५	पश्चिम ६
	हेक्टर				
		तालुका जावली, गाव कारगाव--चालू			
१९५/१	०.०९	ग.नं.१९६	ग.नं.१९४/१	ग.नं.१९४/१	ग.नं.१९५/४
१९५/५ ब	०.११	ग.नं.१९६	ग.नं.१९४/१	ग.नं.१९४/१	ग.नं.१९५/४
१९८ भाग	८.१५	ग.नं.२७/२	ग.नं.१९८ भाग	ग.नं.२०४	फॉ.ग.नं.२४
१९९/१-अ भाग	०.०८	ग.नं.१९८ भाग	ग.नं.१९४/१	ग.नं.१९९/२	ग.नं.१९९/१ अ
			व २००/१ भाग		भाग
२००/१ भाग	५.१०	ग.नं.१९४/१	ग.नं.२००/१	ग.नं.२०३	ग.नं.१९८ भाग
			व २००/१ भाग		१९९/२ व १९९ अ
२०१	४.३१	ग.नं.१९४/१	ग.नं.१७८	फॉ.ग.नं.२४३	ग.नं.२०२/१ ब+
		व १७९/३			२-अ, २०२/२ ब/१
					व ग.नं.२०२/अ/२
२०२/१ अ	३.१९	ग.नं.२००/१ भाग	ग.नं.२०२/२ ब	फॉ.ग.नं.२४४	ग.नं.२०३
			व २०२/१		
			ब+२ अ		
२०२/१	३.२४	ग.नं.२०२/२ ब	ग.नं.२०१	फॉ.ग.नं.२४४	ग.नं.२०२/१ अ
ब+२ अ					
२०२/२ ब	१.५६	ग.नं.२०२/२ ब	ग.नं.२०१	ग.नं.२०२/१	ग.नं.२०२/१ अ
		भाग		ब+२ अ	
२०५/१ भाग	०.२६	ग.नं.२०५/१ भाग	ग.नं.२०५/२	फॉ.ग.नं.२४५	फॉ.ग.नं.२०६
२०५/२ भाग	०.२२	ग.नं.२०५/२ भाग	ग.नं.१९८ भाग	फॉ.ग.नं.२४५	ग.नं.२०५/१ भाग
		व फॉ.ग.नं.	व २०४		
		२४.			
२०७/१	०.४०	ग.नं.२१/२	ग.नं.२०७/२	ग.नं.२०९	ग.नं.२१०/१७,
				व २१०/१४	१६ व ओढा
२०७/४	१.७९	ग.नं.२१/९	ग.नं.२०७/५	फॉ.ग.नं.२४९	ग.नं.२०७/३
२१०/१	०.८५	ग.नं.२१० भाग	ग.नं.२१०/२	ग.नं.२२४/१	ग.नं.२१७ व
				व २१८	२१६
२१०/१०	०.८५	ग.नं.२१० भाग	ग.नं.२१०/११	ग.नं.२२४/७	ग.नं.२१०/९
२१०/१२	०.८५	ग.नं.२१० भाग	ग.नं.२१०/१३	ग.नं.२२४/७	ग.नं.२१०/११
२१०/१३	०.८५	ग.नं.२१० भाग	ग.नं.२१०/१४	ग.नं.२२४/७	ग.नं.२१०/१२
		व ओढा			
२२१/२	०.१०२	ग.नं.२२२/३	ग.नं.२२१/३	फॉ.ग.नं.२२७	ग.नं.२२१/१
२२२/१	०.०४	ग.नं.२१९	ग.नं.२२२/४	ग.नं.२२२/२	ग.नं.२२०
२२२/२	०.०५१	ग.नं.२२२/१	ग.नं.२२२/४	ग.नं.२२२/३	ग.नं.२२१/१
					१ व २२०

गट क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
		तालुका जावली, गाव कारगाव--चालू			
२२२/५	०.०५१	ग.नं.२२२/४	ग.नं.२२३/४	फॉ.ग.नं.२२७	ग.नं.२२१/२, २२१/३
२२३/५	०.०५	ग.नं.२२३/३	ग.नं.२२४/१	ग.नं.२२५	ग.नं.२२३/४
२२४/३	०.८१	गावठाण व ग.नं. २१०/५	ग.नं.२२४/४	ग.नं.२२५	ग.नं.२२४/१०
२२४/५	०.८१	ग.नं.२१०/६, २१०/७	ग.नं.२२४/६	ग.नं.२२५	ग.नं.२२४/४
२२४/६	०.८१	ग.नं.२१०/७ व २१०/८	ग.नं.२२४/७	ग.नं.२२५	ग.नं.२२४/५
२२६/९	१.९४	ग.नं.२२६/७ व ग.नं. १७५	ग.नं.१७५	ग.नं.२२६/११, २२६/१४, २२६/१७ व २२६/२०	फॉ.ग.नं.२४७
२२६/११	०.४२	ग.नं.२२६/९	ग.नं.१७५	ग.नं.२२६/१५,	ग.नं.२२६/१८ व २२७/१७
२२६/१५	१.९२	ग.नं.२२६/११	ग.नं.१७५	ग.नं.२२६/१६	ग.नं.२२६/१६
२२६/२०	१.४५	ग.नं.२२६/९	ग.नं.२२६/१७	ग.नं.२२६/१५	फॉ.ग.नं.१७७
एकूण ..	१५६.०७५				
		तालुका महाबळेश्वर, गाव लामज			
८६/१३	१.०१	रुळेगावची शीव	ग.नं.८६/१४, ८६/१६, ८६/१७ व फॉ.ग.नं.८८	ग.नं.८२	ग.नं.८६/१२
८६/१४	०.८१	रुळेगावची शीव	फॉ.ग.नं. ८६/१५	ग.नं.८६/१६	ग.नं.८६/१३
८६/१६	०.३०	ग.नं.८६/१४	फॉ.ग.नं.८६/१५	फॉ.ग.नं.८८	ग.नं.८६/१३
८६/१७	०.५१	फॉ.ग.नं.८८	ग.नं.९० भाग	ग.नं.८२ व ९०/९.	ग.नं.८६/१३
९०/९	०.६०	ग.नं.८६/१७	ग.नं.९०/१०	ग.नं.९०/१५	ग.नं.८२
९०/१५	१.३१	ग.नं.९०/९	ग.नं.९०/१३	ग.नं.९१/१	ग.नं.८२
९१/१	०.६१	ग.नं.९०/१५	ग.नं.९१/२	फॉ.ग.नं.६०	फॉ.ग.नं.८१
९१/२	०.६१	ग.नं.९० भाग	ग.नं.९१/३	फॉ.ग.नं.६०	ग.नं.९१/१
९१/३	०.७४	ग.नं.९० भाग	ग.नं.९१/४	फॉ.ग.नं.६०	ग.नं.९१/२

गट क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
		तालुका महाबळेश्वर, गाव लामज--चालू			
९१/४	०.६१	ग.नं.९० भाग	ग.नं.९२/२, ९२/३ व ९२/४.	फॉ.ग.नं.६०	ग.नं.९१/३
९२/१	०.४०	ग.नं.९० भाग	ग.नं.९३/१	ग.नं.१४२	ग.नं.९२/२
९२/२	०.६७	ग.नं.९० भाग	ग.नं.९२/१ व १४२	ग.नं.९२/३	ग.नं.९१/४
९२/३	०.४०	ग.नं.९२/२	ग.नं.१४२	ग.नं.९२/४	ग.नं.९१/४
९३/१	०.७८	मौजे निवळी	ग.नं.९३/२	ग.नं.१४३	ग.नं.९२/१
९३/२	१.४७	मौजे निवळी गावची शीव.	ग.नं.९३/३	फॉ.ग.नं.६०	ग.नं.१४३ व ९३/१
९३/३	१.२२	ग.नं.९३/२	मौजे निवळी गावची शीव.	फॉ.ग.नं.६०	ग.नं.९३/२
एकूण ..	१२.०५				
एकूण एकंदर ..	१६८.१२५				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. दिपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ डिसेंबर २०१८.

BY DIVISIONAL COMMISSIONER

Notification

No. Rev-2/Forest/SR-92/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ;
and

(c) appoints the Forest Settlement Officer Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Satara to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Section 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Satara

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Taluka Jawali, Village Kargaon					
18/2 Part	2.46	F.G.No. 49	F.G.No. 18/3	G.No. 18/2 part	G.No.18/1
18/4	1.12	F.G.No.49	F.G.No.19/1	G.No.17	F.G.No. 18/3
19/2	3.58	F.G.No.20/1 G.No.20/2 and G.NO.20/3.	G.No. 19/3	G.No.17	F.G.No.19/1
19/3	1.67	G.No.20/3	G.No.20/3	G.No.17	G.No.19/2
19/4	0.04	G.No. 19/2	G.No.19/5	G.No.19/2	G.No.19/2
20/2	0.39	F.G.No.48	G.No.20/3	G.No.19/2	F.G.No. 20/1
20/4	2.63	F.G.No.48	G.No.20/5	G.No.20/6	G.No.20/3
20/5	2.44	F.G.No.48	G.No.21/1	and Nalla	G.No.20/4, 20/6, 20/7.
20/8	0.02	G.No.20/5	G.No.21/6	G.No.20/5	G.No.20/5
20/9	0.03	G.No.20/5	G.No.20/5	G.No.20/5	G.No.20/5
21/1	2.571	G.No.36/1, 36/2 & 36/3	G.No.21/2	G.No.207/1 Nalla	G.No.20/5
21/3	1.52	G.No.36/3	G.No.21/4	G.No.207/3	G.No.21/2
21/6	0.08	G.No.21/1	G.No.21/1	G.No.21/1	G.No.20/5, 20/8
21/7	0.02	G.No.21/1	G.No. 21/8	G.No.2111	G.No.21/1
21/8	0.09	G.No.21/2	G.No.21/2	G.No.21/2	G.No.21/1 ,21/7
21/10	0.02	G.No.21/2	G.No.21/2	G.No.21/5	G.No.21/1
22/1	0.34	G.No.21/4	F.G.No.24 Part and G.No.24/3	G.No.22/2	G.No.21/4
24/2 Part	0.10	F.G.No.24/1	F.G.No.24/1	G.No. 24/2 Pt	F.G.No.24/1
24/3	0.04	F.G.No.24/1	F.G.No.24/1	G.No.22/1, 22/2	F.G.No.24/1
24/4	0.04	F.G.No.24/1	F.G.No.24/1	F.G.No.206	G.No.22/2
26/1	2.10	F.G.No.35 and F.G.No.26/2	G.No.26/3	G.No.23, and 21/4.	G.No.36/3, 36/4, 36/5
27/1	6.79	G.No.28	G.No.27/2 Pt.	G.No.198 Pt. & F.G.No. 24/1	G.No.25, 26/2
27/2 Part	5.61	G.No.28	G.No.27 Part	G.No.198 Pt.	G.No.27/1

Schedule

Survey No./ Gat No.	Area 2 Ha.	Boundaries of the Reserved Forest			
		North 3	East 4	South 5	West 6
1	2	3	4	5	6
Taluka Jawali, Village Kargaon—contd.					
28	13.66	G.No.30/1 and 29	G.No. 191/1	G.No. 27/2 Pt. & 27/1.	G.No.26/2
29 Part	7.57	G.No.29 Pt.	G.No.191/1	F.G.No.28	G.No.30/1 & 30/2
30/1	12.22	G.No.31, F.G.No.41 & 30/2	G.No.29 Pt.	F.G.No.28	F.G.No. 35 and F.G.No.33
36/2 Part	0.56	F.G .No.235	G.No.36/3	G.No.36/2 Part	G.No.36/1
36/3	1.60	F.G.No. 235, 35	F.G.No.36/1 and 36/4	G.No.21/4, 21/3,21/2 & 21/1	G.No.36/2 Pt.
36/5	0.13	G.No.26/1	G.No.26/1	G.No.21/4	G.No.36/4
51/1	4.03	F.G.No.50	G.No.51/2	G.No.51/2	G.No.51/2
52/2	0.20	F.G.No.53	G.NO.52/1	G.No.52/1	G.No.52/3
52/3	1.84	G.No.54 and F.G.No.53	G.No.52/2, 52/1	G.No. 52/1 & 93	G.No.52/4
111/2	0.80	F.G.No. 112	G.No.111 /3	F.G.No.240	G.No.111/1
178 Part	1.75	G.No.178 Pt. & 179/3	F.G.No. 177	F.G.No.242	G.No. 201
179/1 Part	0.16	G.No.193 Pt. G.No.181.	G.No.180/1+2	G.No.179/1 Part	G.No. 194/1
179/3	3.49	G.No.179/2, G.No.180/1+2.	F.G.No.177	G.No.178	G.No.179/2 and 194/1
180/1+2	5.99	G.No.181/14	F.G.No.177	G.No.179/3 & 179/2	G.No.179/1
181/1	1.52	G.No.29 Pt. F.G.No.41	G.No.181/2, 181/4 and F.G.No.177	G.No. 181/10	G.No. 189/9, 189/6,189/4, 189/2, 190/4, 190/3 and 190/2
181/2	0.28	G.No.181/1	G.No.181/3 and F.G.No. 177	G.No. 181/4	G.No.181/1
181/4	0.22	G.No.181/2	F.G.No. 177	G.No.181/1	G.No.181/1
181/10	4.78	G.No.181/9 & 181/1	F.G.No.177	G.No.181/14 & 181/17	G.No.181/15, 186/1,188/11 and 188/10.
181/12 Part	0.01	G.No.188/11	G.No.181/10	G.No.186/1	G.No.181/12 Pt.

Schedule

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Taluka Jawali, Village Kargaon—contd.					
181/14	3.31	G.No.182/1, 182/2, 181/15 & 181/16 Pt.	F.G.No. 177	G.No.180/1+2	G.No. 193 Pt. & 192
181/16 Part	0.17	G.No.181/16 Pt. and 181/17	G.No.181/14 181/17 Pt.	G.No.181/14	G.No.181/14
181/17	0.16	G.No.181/10	G.No.181/10	G.No.181/16 Pt.	G.No.181/16 Pt.
183	0.16	G.No.187/6 & 187/8	G.No.182/1	G.No. 182/1	G.No.191/1
187/6	0.16	G.No.187/3	G.No.187/7, 187/8	G.No.191/1	G.No.191/1
187/8	0.08	G.No.187/7	G.No.187/9 Pt.	G.No.184/1 & G.No.183	G.No.187/6 & G.No.191/1
187/9 Part	0.04	G.No. 187/9 Part	G.No.187/12 and 188/10	G.No.184/2 & 184/1	G.No.187/8
187/10	0.15	G.No. 187/9 Pt., 188/12	G.No.188/12 and 188/13	G.No.184/11 and 184/12	G.No.184/2
188/10	0.21	G.No. 188/9	G.No. 181/10	G.No.188/11 and 181/10	G.No. 188/11, 188/3
188/11	0.16	G.No. 188/3	G.No.188/10 and 181/10	G.No.186/12 186/13	G .No.188/12, 188/13 and 188/2
190/1	0.44	G.No. 29 and 181/1	G.No .190/2, 190/3, 190/4 and 190/5.	G.No.191/1	G.No. 191/1 & . G.No. 29 Pt.
190/2 Pt.	0.07	G.No. 181/1	G.Np.190/2 Pt.	G.No.190/1 and 190/4	G.No.190/1
191/2 Pt.	0.06	G.No.191/2	G.NO.191/1	G.No.192	G.No.191/1
193 Pt.	3.60	G.No.192	G.No.181/14	G.NO.194/1	G.No.193 Part
194/1	12.44	G.No.193	G.No. 179/1, 179/2 and 179/3	G.No.200/3, 194/2, 200/2 & 200/1 Pt.	G.No. 198 Pt. G.No. 195
195/1	0.09	G.No.196	G.No. 194/1	G.No.194/1	G.No.195/4
195/5 B	0.11	G.No.196	G.No.194/1	G.No.194/1	G.No.195/4
198 Part	8.15	G.No.27/2	G.No.198 Pt.	G.No.204	F.G.No.24
199/1-A Part	0.08	G.No.198 Pt.	G.No. 194/1 & 200/1 Pt.	G.No. 199/2	G.No. 199/1 A Part

Schedule

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Taluka Jawali, Village Kargaon—contd.					
200/1 Part	5.10	G.No. 194/1	G.No.200/1	G.No.203	G.No. 198 Pt. 199/2 and 199 A
201	4.31	G.No.194/1 and 179/3	G.No.178	F.G.No.243	G.No.202/1 B+ 2-A, 202/2 B/1 & G.No.202/A/2
202/1 A	3.19	G.No.200/1 Pt.	G.No. 202/2 B and 202/1 B+2A	F.G.No.244	G.No.203
202/1 B+2A	3.24	G.No.202/2 B	G.No.201	F.G.No. 244	G.No. 202/1 A
202/2 B	1.56	G.No.202/2 B Pt.	G.No.201	G.No.202/1 B+2 A	G.No. 202/1 A
205/1 Part	0.26	G.No.205/1 Part	G.No.205/2	F.G.No.245	F.G.NO. 206
205/2 Part	0.22	G.No.205/2 Part & F.G.No. 24.	G.No.198 Pt. and 204	F.G.No.245	G.No. 205/1 Pt.
207/1	0.40	G.No.21/2	G.No.207/2	G.No.209 and 210/14	G.No.210/17, 210/16 and Nalla.
207/4	1.79	G.No.21/9	G.No.207/5	F.G.No.249	G.No.207/3
210/1	0.85	G.No.210 Pt.	G.No.210/2	G.No.224/1 and 218	G.No.217 and 216
210/10	0.85	G.No.210 Pt.	G.No. 210/11	G.No.224/7	G.No.210/9
210/12	0.85	G.No.210 Pt.	G.No.210/13	G.No.224/7	G.No.210/11
210/13	0.85	G.No.210 Pt. and Nalla	G.No. 210/14	G.No.224/7	G.No.210/12
221/2	0.102	G.No.222/3	G.No.221/3	F.G.No.227	G.No.221/1
222/1	0.04	G.No.219	G.No.222/4	G.No.222/2	G.No.220
222/2	0.051	G.No.222/1	G.No.222/4	G.No.222/3	G.No. 221/1 1 and 220
222/5	0.051	G.No.222/4	G.No.223/4	F.G.No.227	G.No. 221/2, 221/3
223/5	0.05	G.No.223/3	G.No.224/1	G.No.225	G.No.223/4
224/3	0.81	Gaonthan and G.No. 210/5	G.No.224/4	G.No.225	G.No.224/10
224/5	0.81	G.No.210/6, 210/7	G.No.224/6	G.No.225	G.No.224/4

Schedule

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Taluka Jawali, Village Kargaon--contd.					
224/6	0.81	G.No.210/7 & 210/8	G.No.224/7	G.No.225	G.No.224/5
226/9	1.94	G.No.226/7 & 175	G.No.175	G.No.226/11, 226/14, 226/17 and 226/20	F.G.NO.247
226/11	0.42	G.No.226/9	G.No. 175	G.No.226/15,	G.No. 226/18 & 227/17
226/15	1.92	G.No.226/11	G.No.175	G.No.226/16	G.No.226/16
226/20	1.45	G.No.226/9	G.No.226/17	G.No.226/15	F. G.No. 177
Total ..	156.075				
Taluka Mahabaleshwar, Village Lamaj					
86/13	1.01	Village Boundary of Rule	G.No.86/14, 86/16, 86/17 and F.G.No.88	G.No. 82	G.No.86/12
86/14	0.81	Village Boundary of Rule.	F.G .No. 86/15	G.No.86/16	G.No.86/13
86/16	0.30	G.No. 86/14	F.G.No. 86/15	F.G.No.88	G.No.86/13
86/17	0.51	F.G.No.88	G.No. 90 Pt.	G.No. 82 and 90/9.	G.No.86/13
90/9	0.60	G.No.86/17	G.No.90/10	G.No.90/15	G.No.82
90/15	1.31	G.No.90/9	G.No.90/13	G.No.91/1	G.No.82
91/1	0.61	G.No.90/15	G.No. 91/2	F.G.No. 60	F.G.No.81
91/2	0.61	G.No.90 Part	G.No.91/3	F.G.No.60	G.No.91/1
91/3	0.74	G.No.90 Part	G.No.91/4	F.G.No.60	G.No.91/2
91/4	0.61	G.No.90 Part	G.No.92/2, 92/3 and 92/4.	F.G .No.60	G.No.91/3
92/1	0.40	G.No.90 Part	G.No.93/1	G.No.142	G.No.92/2
92/2	0.67	G.No.90 Part	G.No.92/1 and 142	G.No.92/3	G.No.91/4
92/3	0.40	G.No.92/2	G.No.142	G.No.92/4	G.No.91/4
93/1	0.78	Village Boundary of Nivali.	G.No.93/2	G.No.143	G.No.92/1
93/2	1.47	Village Boundary of Nivali.	G.No.93/3	F.G.No.60	G.No. 143 and 93/1

Schedule

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2	3	4	5	6
	Ha.				
Taluka Mahabaleshwar, Village Lamaj--contd.					
93/3	1.22	G.No.93/2	Village Boundary of Nivali.	F.G.No.60	G.No.93/2
Total ..	12.05				
Grand Total ..	168.125				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 28th December 2018.

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९३/२०१८.-ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमीन/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करीत आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करीत आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलम ११, १२, १५ व १६ यांन्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करीत आहेत.

अनुसूची

जिल्हा सातारा, तालुका फलटण

भूमापन क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
गाव कोरेगाव					
३०६	२.९७	मोजे लोणंद गावची शीव	फॉ.ग.नं. ३०७ नाला	विस्तारित क्षेत्र	मोजे लोणंद गावची शीव.

भूमापन क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
		गाव कोरेगाव--चालू			
३०७	७.६१	विस्तारित क्षेत्र व नाला	नाला	ग.नं.२५८ पै. २५७ पै., २५६ पै. व विस्तारित क्षेत्र.	फॉ.ग.नं.३०६ व मौजे लोणंद गावची शीव.
एकूण ..	१०.५८				
		गाव मिरगाव			
१	१.५५	फॉ.ग.नं.७३९	नाला	विस्तारित क्षेत्र	गावठाण
४९२	१४.६७	ग.नं.५०५	ग.नं.५०४ ५००, ५०१, ५०३, ४९७, ४९८, ४९५, ४९६, ४९४, ४९३, ४८९, ४९१.	ग.नं.३६७ ते ३७०, ३७६ व ३७७	मौजे नांदल गावची शीव
५४३	१५.५३	मौजे निंभोरे गावची शीव	ग.नं.५५७, ५५६, ५४७ पै., ५४६, ५४४, ५४५, ५४९, ५००	रस्ता	मौजे नांदल गावची शीव
एकूण ..	३१.७५				
		गाव बिबी			
४२८	९३.५३	ग.नं.४४४, ४४०,४३८, ४३७,४३६, ४३१,४३०, ४२९,४३३, ४२७.	मौजे कोराळे गावची शीव	तालुका खटाव व मौजे मोळ गावची शीव	मौजे आळजापूर गावची शीव
६१३ अ	२२.७५	रस्ता	ग.नं.८९७ ते ९०२, ९५१ ते ९५५, ९५८ ते ९६१, ९६८,९७२ व ९७३.	ग.नं.६०१ ते ६०३, ६११, ६१२, ५८८, ५८६ व ५६४.	ग.नं.६१४ ते ६१८, ६२१, ६२२/१, ६४४ व ६४५.
एकूण ..	११६.२८				

भूमापन क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
१	२	उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
	हेक्टर	३	४	५	६
गाव मिरढे					
२३५	४७.४७	ग.नं.२३० ते २३८ व २२८	ग.नं.२१७ व मौजे जावली गावची शीव	मौजे जावली व मौजे मोगराळे गावची व तालुका माणची शीव.	फॉ.ग.नं.२३८
२३८	१७०.४३	तालुका माण व मौजे मोगराळे गावची शीव.	ग.नं.२३७ व २३९	तालुका माण व मौजे मोगराळे गावची शीव.	तालुका माण व मौजे मोगराळे गावची शीव
एकूण ..	२१७.९०				
गाव जिंती					
१	१०.३६	नीरा नदी	ग.नं.२ व ४	गावठाण	गावठाण
एकूण ..	१०.३६				
गाव मलवडी पैकी					
४३	६.८५	सातारा-फलटण रस्ता	फॉ.ग.नं.५२८, ग.नं.४२ व ४४.	ग.नं.४५	ग.नं.४९१ ते ४९७
१७४	९.९२	ग.नं.१७३	मौजे ढवळ गावची शीव	फॉ.ग.नं.१८०	ग.नं.१७५ ते १७९
१८०	११.६४	ग.नं.१७९ व फॉ.ग.नं.१७४	मौजे ढवळ गावची शीव	मौजे ढवळ गावची शीव	ग. नं.१८१
१८२	११.६८	ग.नं.१६७	ग.नं.१७९, १८१ व फॉ.ग.नं.१८०.	ग.नं.१८१ व १८३.	ग.नं.१६६
४७९	११.९१	ग.नं.५०१, ५०२ व फॉ.ग.नं.५०३.	ग.नं.४९२, ४९०,४८९, ४८० ते ४८३ व ५४.	ग.नं.४७६ ते ४७८.	मौजे बिबी गावची शीव
५२७	३६.१०	मौजे नांदल गावची शीव	फॉ.ग.नं.५४४, ग.नं.५४० व ५४१	फॉ.ग.नं.५३४	ग.नं.५२६.
५२८	१४.०१	ग.नं.५२६ व फॉ.ग.नं.५२७	ग.नं.५३२, ५२९ व फॉ.ग.नं.५३४	फॉ.ग.नं.४२ व ग.नं.५२९	फॉ.ग.नं.४३, ग.नं. ५२३ व ५२५
५३४	१२.३८	फॉ.ग.नं.५२७	ग.नं.५३५	ग.नं.५३२ व ५३३	फॉ.ग.नं.५२८

भूमापन क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
गाव मलवडी पैकी--चालू					
५४४	१२.६७	फॉ.ग.नं.५४५	ग.नं.५४६ व ५४७	ग.नं.५४९ ते ५४३	फॉ.ग.नं.५२७ व मौजे नांदल गावची शीव
५४५	१२.५४	मौजे नांदल गावची शीव	ग.नं.५४६	फॉ.ग.नं. ५४४	मौजे नांदल गावची शीव
५०३	५.७६	सातारा-फलटण रस्ता	ग.नं.५०२	फॉ.ग.नं.४७९	फॉ.ग.नं.४७९ व मौजे बिबी गावची शीव
एकूण ..	१४५.४६				
गाव कोराळे					
२०६	१८.७९	ग.नं.२०७	ग.नं.२०८, २०५, २०४ व १९०.	फॉ.ग.नं.१७३ ग.नं.१८९	मौजे बिबी गावची शीव
१७३	१४४.३८	फॉ.ग.नं.२०६, ग.नं.१८९, १७६, १७५, १७४, १८२, १८३, १८४, १८७, १६८ ते १७२, १५६ ते १५९ व १६४.	मौजे वाघोशी गावची शीव	तालुका खटाव व मौजे मोळ गावची शीव	मौजे बिबी गावची शीव
एकूण ..	१६३.१७				
गाव वडजल					
१७६ अ	१.२६	रस्ता	ग.नं.१७४ व १७५	मौजे निंभोरे गावची शीव	ग.नं.१
१६०	१०.६२	ग.नं.१६९ व मौजे निंभोरे गावची शीव	ग.नं.१६७, १५७, १५९	मौजे वाठार गावची शीव	ग.नं.१६१, १६३, १६४ व १६६.
एकूण ..	११.८८				

भूमापन क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
गाव वेळोशी					
२०२	१३४.८३	ग.नं.२०३, २०१,१७२, १७१-ब, १६९, १६८,१६७, १६५, १४९, १४६, १४३/२, १३९ ते १४२, १२३, ११९, ११८, १०४ व १०५.	मौजे उपवळे गावची शीव	तालुका खटाव मौजे राजापूर गावची शीव	तालुका खटाव मौजे डिस्कळ गावची शीव
एकूण ..	१३४.८३				
गाव कापशी					
२३९	२.७४	वाडी गावठाण	ग.नं.२३८ व २४०.	ग.नं.२५३	ग.नं.२७२ व नदी
३६१	८.७५	ग.नं.३५६	ग.नं.३५९, ३६० व ३६४	ग.नं.३६३	ग.नं.३६२, ३५३ व ३५५
एकूण ..	११.४९				
गाव काळज					
१०	२९.५६	ग.नं.८८७ ते ८८९	मौजे तरडवळे गावची शीव	ग.नं.४३ ते ४६,४८ ते ४९ व रस्ता	ग.नं.८९०, ८९३, ९२०,९१४ ते ९१६
३८८	५१.२७	ग.नं.३९४ ते ४९८ व ४०१ ते ४०३	ग.नं.३९३, ३६५,३६२, ३६३ अ व ३६३	ग.नं.३४७, ३४८,३५० ते ३५४	मौजे तरडगावची शीव
एकूण ..	८०.८३				
गाव निभोरे					
४३१	१५.९४	ग.नं.४२५ ते ४३०	ग.नं.४३२ ते ४३५	रस्ता	ग.नं.४१८ व ४२०
एकूण ..	१५.९४				
एकूण एकंदर ..	९५०.४७				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डॉ. दिपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे.

Notification

No. Rev-2/Forest/SR-93/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ; and

(c) appoints the Forest Settlement Officer Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Satara to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Section 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Satara

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Taluka Faltan, Village Koregaon					
306	2.97	Village Boundary of Lonand	F.G.N. 307, Nala	Expanded Area	Village Boundary of Lonand
307	7.61	Expanded Area and Nala	Nala	G.No.258 Pt. 257 pt., 256 pt. & Expanded Area	F.G.No. 306 & Village Boundary of Lonand
Total ..	10.58				

Village Mirgaon

1	1.55	F.G.N.739	Nala	Expanded Area	Village Area
492	14.67	G.No.505	G.Nos. 504 500, 501, 503, 497, 498, 495, 496, 494, 493, 489, 491.	G.No. 367 to 370, 376 & 377	Village Boundary of Nandal

Schedule—contd.

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Village Mirgaon—contd.					
543	15.53	Village Boundary of Nimbhore	G.No.557, 556, 547 pt, 546, 544, 545, 549, 500	Road	Village Boundary of Nandal
Total ..	31.75				
Village Bibi					
428	93.53	G.Nos.444, 440,438, 437,436, 431,430, 429,433, 427.	Village Boundary of Korale	Taluka Boundary of Khatav & Village Boundary of Mol	Village Boundary of Aalapur
613 A	22.75	Road	G.No.897 to 902, 951 to 955, 958 to 961, 968,972 & 973.	G.No.601 to 603, 611, 612, 588, 586 and 564.	G.No. 614 to 618, 621, 622/1, 644 and 645.
Total ..	116.28				
Village Mirdhe					
235	47.47	G.No.230 to 238 & 228	G.No.217 and Village Boundary of Jawali	Taluka Boundary of Man and Village Boundary of Mograle and Jawali	F.G.N.238
238	170.43	Taluka Boundary of Man and Village Boundary of Mograle	G.N.237 and 239	Taluka Boundary of Man and Village Boundary of Mograle	Taluka Boundary of Man and Village Boundary of Mograle
Total ..	217.9				
Village Jinti					
1	10.36	Nira River.	G.No. 2 and 4	Village Area	Village Area
Total ..	10.36				

Schedule—contd.

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Village Malvadi Part					
43	6.85	Satara Phaltan Road	F.G.N. 528, G.N. 42 & 44.	G. N. 45	G.No. 491 to 497
174	9.92	G.No.173	Village Boundary of Dhaval.	F.G.No. 180	G.No. 175 to 179
180	11.64	G.No.179 & F.G.N.174	Village Boundary of Dhaval	Village Boundary of Dhaval.	G.No. 181
182	11.68	G.No.167	G.No.179, 181 & F.G.N. 180.	G.No. 181 and 183.	G.No. 166
479	11.91	G.No.501, 502 & F.G.N.503.	G.N.492, 490,489, 483, and 54.	G.No.476 to 478.	Village Boundary of Bibi.
527	36.10	Village Boundary of Nandal	F.G.N.544, G.N. 540 & 541	F.G.N. 534	G.N.526.
528	14.01	G.N. 526 & F.G.N.527	G.N.532, 529 & F.G.N. 534	F.G.N.42 & G.N. 529	F.G.N. 43, G.N. 523 & 525
534	12.38	F.G.N.527	G.N.535	G.N.532 & 533	F.G.N.528
544	12.67	F.G.N.545	G.N. 546 & 547	G.N.541 to 543	F.G.N. 527 Village Bound ary of Nandal
545	12.54	Village Boundary of Nandal	G.N.546	F.G.N. 544	Village Boundary of Nandal
503	5.76	Satara- Phaltan Road	G.N. 502	F.G.N.479	F.G .N. 479 & Village Boundary of Bibi
Total ..	145.46				
Village Korale					
206	18.79	G.N.207	G.N. 208, 205,204 & 190.	F.G.N. 173 G.N. 189	Village Boundary of Bibi.
173	144.38	F.G.N. 206, G.No. 189, 175, 176, 174, 182,	Village Boundary of Waghoshi	Taluka Boundary of Khatav and Village	Village Boundary of Bibi.

Schedule—contd.

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Village Korale—contd.					
		183, 184, 187, 168 to 172, 156 to 159 & 164.		Boundary of Mol	
Total ..	163.17				
Village Vadjal					
176 A	1.26	Road	G.No.174 & 175	Village Boundary of Nimbhore.	G.No. 1
160	10.62	G.N. 169 & Village Boundary of Nimbhore.	G.N. 167, 157, 159	Village Boundary of Wathar.	G.N. 161, 163, 164 & 166.
Total ..	11.88				
Village Veloshi					
202	134.83	G.No. 203, 201,172, 171-B, 169, 168,167, 165, 149, 146, 143/2, 139 to 142, 123, 119, 118, 104 & 105.	Village Boundary of Upalve	Taluka Boundary of Khatav & Village Boundary of Rajapur	Taluka Boundary of Khatav & Village Boundary of Diskal.
Total ..	134.83				
Village Kapshi					
239	2.74	Wadi	G.N.238 & 240.	G.N.253	G.N. 272 & River
261	8.75	Village Area G.N. 356	G.N. 359, 360 & 364	G.N. 363	G.N. 362, 353 & 355
Total ..	11.49				
Village Kalaj					
10	29.56	G.N. 887 to 889	Village Boundary of Tadavale	G. N. 43 to 46,48 to 49 & Road	G N 890, 893, 920,914 to 916
388	51.27	G.N. 394 to 498 & 401 to 403	G.N.393, 365,362, 363 A & 363	G.N.347, 348,350 to 354	Village Boundary of Tardgaon
Total ..	80.83				

Schedule

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Village Nimbhore					
431	15.94	G. N. 425 to 430	G. N. 432 to 435	Road	G. N. 418 & 420
Total ..	15.94				
Grand Total in Ha ..	950.47				

By order and in the name of the Governor of Maharashtra,
Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 5th January 2019.

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९४/२०१८.--ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमीन/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करित आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करित आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलम ११, १२, १५ व १६ यांन्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करित आहेत.

अनुसूची

जिल्हा सातारा, तालुका पाटण, पाचगणी

भूमापन क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
६८	५.४५	मौजे चाफेर गावची शीव	ग. नं. ३३	ग. नं. ३४	फों.ग. नं. २९
एकूण ..	५.४५				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. दिपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे

पुणे, २८ डिसेंबर २०१८.

Notification

No. Rev-2/Forest/SR-94/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ; and

(c) appoints the Forest Settlement Officer Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Satara to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Section 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Satara, taluka Phaltan, village Pachagani					
Gat Nos.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2	3	4	5	6
	Ha.				
68	5.45	Village Boundary of Chafer	G.No. 33	G.No.34	F.G.No.29
Total ..	5.45				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 28th December 2018.

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९५/२०१८.-ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमीन/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करित आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करित आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलमे ११, १२, १५ व १६ यान्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, सातारा यांची नियुक्ती करित आहेत.

अनुसूची

जिल्हा सातारा, तालुका पाटण, गाव वाघणे

भूमापन क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
६ पार्ट	१.९८	स. नं. ६ पार्ट	स. नं. ७	फॉ.स. नं. ८	स. नं. ३
एकूण ..	१.९८				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. दीपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ डिसेंबर २०१८.

Notification

No. Rev-2/Forest/SR-95/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ; and

(c) appoints the Forest Settlement Officer Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Satara to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Satara, taluka Patan, village Waghane					
Gat Nos.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2	3	4	5	6
	Ha.				
6 Pt.	1.98	S.No. 6 Pt.	S.No. 7	F.S.No. 8	S.No. 3
Total ..	1.98				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 28th December 2018.

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९६/२०१८.-ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमीन/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करित आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करित आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलमे ११, १२, १५ व १६ यान्वये वन जमाबंदी अधिकार्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची नियुक्ती करित आहेत.

अनुसूची

जिल्हा कोल्हापूर, तालुका शाहूवाडी, गाव गजापूर

भूमापन क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
७४-अ	४.३२	गट क्र. ७४-ब ची हद्द.	गट क्र. ७४-अ चे उर्वरित क्षेत्र	गट क्र. ७५-अ ची हद्द.	गट क्र. ७४-ब ची हद्द.
एकूण ..	४.३२				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. दीपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ डिसेंबर २०१८.

Notification

No. Rev-2/Forest/SR-96/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ; and

(c) appoints the Forest Settlement Officer Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Kolhapur to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Kolhapur, taluka Shahuwadi, village Gajapur					
Gat Nos.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2	3	4	5	6
	Ha.				
74-A	4.32	Gat No. 74-B	Part of Gat No. 74-A.	Gat No. 75-A	Gat No. 74-B
Total ..	4.32				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 28th December 2018.

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९७/२०१८.--ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमीन/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करित आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करित आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलमे ११, १२, १५ व १६ यांन्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची नियुक्ती करित आहेत.

अनुसूची

जिल्हा कोल्हापूर, तालुका गगनबावडा, गाव धुदवडे

भूमापन क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
२८३	१.२६	पर्यायी प्राप्त वन गट नं. २८४/१	मालकी गट नं. २८४-२	मालकी वन गट नं. २८२	वन गट नं. ३१७
२८४/१	५.३८	पर्यायी प्राप्त वन गट नं. ३०५	मालकी गट नं. २८६	मालकी वन गट नं. २८४/२ व पर्यायी प्राप्त वन गट नं. २८३	वन गट नं. ३१७
३०५	२.५९	मालकी वन गट नं. ३०६	मालकी गट नं. २८६	पर्यायी प्राप्त वन गट नं. २८४/१	वन गट नं. ३१७
एकूण ..	९.२३				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. दीपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ डिसेंबर २०१८.

Notification

No. Rev-2/Forest/SR-97/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ;
and

(c) appoints the Forest Settlement Officer Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Kolhapur to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Kolhapur, taluka Gaganbawada, village Dhundawade

Gat Nos.	Area	Boundaries of the Reserved Forests			
		North	East	South	West
1	2	3	4	5	6
	Ha.				
283	1.26	F. Gat No. 284/1	Malki Gat No. 284/2	Malki Gat No. 282	F. Gat No. 318
284/1	5.38	F. Gat No. 305	Malki Gat No. 286	Malki Gat No. 284/2 and F. Gat No. 283	F. Gat No. 317
305	2.59	Malki Gat No. 306	Malki Gat No. 286	F. Gat No. 284/1	F. Gat No. 317
Total ..	9.23				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 28th December 2018.

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९८/२०१८.-ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमीन/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करीत आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करीत आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलमे ११, १२, १५ व १६ यान्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची नियुक्ती करीत आहेत.

अनुसूची
जिल्हा कोल्हापूर, तालुका पन्हाळा

भूमापन क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
गाव मानवाड					
३५	११.८५	गट नं. ३०	गट नं. ३२, ३३, ३४.	गट नं. ४४	गट नं. ३६, ४३
गाव वाशी					
७८	२०.८८	वन गट नं. ७६	गट नं. ८१, ८२	गट नं. ७९	वन गट नं. ७३, ७५.
गाव पोंबरे					
१६१	११.००	पिसात्रीची शीव	गट नं. १६२	गट नं. १५५	गट नं. १६०
९३	१०.००	गट नं. ९४	गट नं. ४२	गट नं. ७९	गट नं. ४३
गाव कोलीक					
१४७	७.७७	गट नं. १४५	गट नं. १४९	गट नं. १४८	गट नं. १७९
एकूण ..	६१.५०				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. दीपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ डिसेंबर २०१८.

Notification

No. Rev-2/Forest/SR-98/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ;
and

(c) appoints the Forest Settlement Officer Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Kolhapur to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Sections 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Kolhapur, taluka Panhala

Gat Nos.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
Village Manwad					
35	11.85	Gat No.30	Gat Nos.32, 33, 34.	Gat No. 44	Gat Nos. 36, 43
Village Washi					
78	20.88	F.Gat No.76	Gat Nos.81, 82.	Gat No. 79	F.Gat Nos. 73, 75.
Village Pombare					
161	11.00	Village Boundary of Pisatri.	Gat No.162	Gat No. 155	Gat No. 160
93	10.00	Gat No. 94	Gat No. 42	Gat No. 79	Gat No. 43
Village Kolik					
147	7.77	Gat No.145	Gat No. 149	Gat No. 148	Gat No. 179
Total ..	61.50				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 28th December 2018.

अधिसूचना

क्रमांक मह-२/वने/एसआर-९९/२०१८.--ज्याअर्थी, भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे अशा यासोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेषकरून उल्लेखिलेल्या वन जमिनी/पडीक जमीन (यात यानंतर जिचा "उक्त जमीन" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७) (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली) शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी-१०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय, आयुक्त, पुणे विभाग, पुणे याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे ;

(ख) यासोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विनिर्दिष्ट करित आहेत ; आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व, स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता तसेच उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोनमध्ये तरतूद केल्याप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमाबंदी अधिकारी, भोर स्थित, पुणे यांची नियुक्ती करित आहेत ;

(घ) उक्त अधिनियमाची कलम ११, १२, १५ व १६ यांन्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची नियुक्ती करित आहेत.

अनुसूची

जिल्हा कोल्हापूर, तालुका राधानगरी, गाव मानवाड

भूमापन क्रमांक	क्षेत्र	चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
११७	९.५६	वन गट क्रमांक १३०	प.प्रा.गट क्र. ११८ भाग, गट क्र. १२१, प.प्रा.गट क्र. १२२	प.प्रा.गट क्र. १२५	गट क्र. ११६, प.प्रा.गट क्र. ११८ भाग
११८	१.८१	प.प्रा.गट क्र. ११७	गट क्र. १२१, प.प्रा.गट क्र. १२०	प.प्रा.गट क्र. १२२, प.प्रा.गट क्र. १२५, प.प्रा.गट क्र. ११७	गट क्र. ११८ भाग
१२०	९.७२	प.प्रा.गट क्र. ११८ भाग	ला.तु.नं.२	गट क्र. १२१	गट क्र.११९ .
१२२	११.६५	प.प्रा.गट क्र. १२५	प.प्रा.गट क्र. १२३	प.प्रा.गट क्र. १२४	गट क्र. १२१
१२३	१०.४५	प.प्रा.गट क्र. १२२, १२४	ला.तु.नं.२	प.प्रा.गट क्र. १२७	ला.तु.नं. २
१२४	१३.५५	प.प्रा.गट क्र. १२५	प.प्रा.गट क्र. १२३	प.प्रा.गट क्र. १२६	प.प्रा.गट क्र. १२२
१२५	९.८१	वन गट क्र. १२५	वन प्रा.गट क्र. १२४	प.प्रा.गट क्र. १२९	प.प्रा.गट क्र. ११७
१२६	१२.२७	प.प्रा.गट क्र. १२९	वन प्रा.गट क्र. १२७	प.प्रा.गट क्र. १२८	प.प्रा.गट क्र. १२४

भूमापन क्रमांक	क्षेत्र	अनुसूची--चालू			
		चतुःसीमा			
		उत्तर	पूर्व	दक्षिण	पश्चिम
१	२	३	४	५	६
	हेक्टर				
१२७	१२.४१	प.प्रा.गट क्र. १२६, प.प्रा.गट क्र. १२८	ला.तु.नं. २	प.प्रा.गट क्र. १५०	प.प्रा.गट क्र. १२३
१२८	१०.८८	प.प्रा.गट क्र. १२९	प.प्रा.गट क्र. १२७	प.प्रा.गट क्र. १४९	प.प्रा.गट क्र. १२६
१२९	१३.२२	वन गट क्र. १३०	प.प्रा.गट क्र. १२६, प.प्रा.गट क्र. १२८	प.प्रा.गट क्र. १४८, प.प्रा.गट क्र. १३३	प.प्रा.गट क्र. १२५
१४८	१०.४३	वन गट क्र. १३३	गट क्र. १४७	गट क्र. १४२, वन गट क्र. १३३	प.प्रा.गट क्र. १२९, प.प्रा.गट क्र. १२८
१४९	११.०१	प.प्रा.गट क्र. १४८	प.प्रा.गट क्र. १५०	गट क्र. १४७	प.प्रा.गट क्र. १२८
१५०	१३.४०	प.प्रा.गट क्र. १४९	ला.तु.नं. २	ला.तु.नं. २	प.प्रा.गट क्र. १२७
एकूण ..	१५०.१७				

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. दीपक म्हैसेकर,
विभागीय आयुक्त,
पुणे विभाग, पुणे.

पुणे, २८ डिसेंबर २०१८.

Notification

No. Rev-2/Forest/SR-99/2018.—Whereas the Government of Maharashtra has in exercise of the powers conferred by Section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute the forest-land which is the property of Government or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest-produce of which the Government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forest ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by Sections 4 and 17 of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No. FLD-1081-F-6, dated 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom. VIII of 1958), the Divisional Commissioner of Pune hereby.—

(a) declares that Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended here to ; and

(c) appoints the Forest Settlement Officer, Bhore (Located at Pune) to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) appoints the Collector Kolhapur to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under Section 11, 12, 15 and 16 of the said Act.

Schedule

District Kolhapur, taluka Panhala, village Manabet

Gat Nos.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
117	9.56	F.Gat. No. 130	C.A.L.G . No.118 part, Gat No. 12 1, C.A.L.G. No. 122	C.A.L.G. No. 125	MGN 116, C.A.L.G. No. 118 part
118	1.81	C.A.L.G. No.117	MGN 121, C.A.L.G. No. 120	C.A.L.G. No. 122, C.A.L.G. No. 125, C.A.L.G. No. 117	C.A.L.G. No. 118 part
120	9.72	C.A.L.G. No.118 part	L.T.No.2	MGN 121	MGN 119 .
122	11.65	C.A.L.G. No. 125	C.A.L.G. No. 123	C.A.L.G. No. 124	MGN 121
123	10.45	C.A.L.G. No. 122, C.A.L.G. No. 124	L.T.No. 2	C.A.L.G. No. 127	L.T.No.2
124	13.55	C.A.L.G. No. 125	C.A.L.G. No. 123	C.A.L.G . No. 126	C.A.L.G. No. 122
125	9.81	C.A.L.G. No. 125	C.A.L.G. No. 124	C.A.L.G. No. 129	C.A.L.G. No. 117
126	12.27	C.A.L.G. No. 129	C.A.L.G. No. 127	C.A.L.G. No. 128	C.A.L.G. No. 124

Schedule—contd.

Survey No./ Gat No.	Area	Boundaries of the Reserved Forest			
		North	East	South	West
1	2 Ha.	3	4	5	6
127	12.41	C.A.L.G. No. 126, C.A.L.G. No. 128	L.T.No.2	C.A.L.G. No. 150	C.A.L.G. No. 123
128	10.88	C.A.L.G. No. 129	C.A.L.G. No. 127	C.A.L.G. No. 149	C.A.L.G. No. 126
129	13.22	F. Gat No. 130	C.A.L.G. No. 126, C.A.L.G. No. 128	C.A.L.G. No. 148, C.A.L.G. No. 133	C.A.L.G. No. 125
148	10.43	F. Gat No. 133	Gat No. 147	C.A.L.G. No. 142, C.A.L.G. No. 133	C.A.L.G. No. 129, C.A.L.G. No. 128
149	11.01	C.A.L.G. No. 148	C.A.L.G. No. 150	Gat No. 147	C.A.L.G. No. 128
150	13.40	C.A.L.G. No. 149	L. T. No. 2	L. T. No.2	C.A.L.G. No. 127
Total ..	150.17				

By order and in the name of the Governor of Maharashtra,

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Divisional Commissioner,
Pune Division, Pune.

Pune, 28th December 2018.

उपविभागीय अधिकारी यांजकडून

अधिसूचना कलम ११

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक भूसंपादन/एसआर-३/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण-११/२०१४/प्र.क्र. ७७/अ/२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूमी संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यास यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश, "उक्त जमीन" असा करण्यात आला आहे) सार्वजनिक (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये दिलेली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (४-अ) नुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धीपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) नुसार जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त नियम" असा करण्यात आला आहे) याच्या नियम १० च्या उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट-खंड (छ) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव माणगाववाडी

भूमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र हेक्टर	चतुःसीमा			
		पूर्व	पश्चिम	दक्षिण	उत्तर
१	२	३	४	५	६
१९१ पैकी	०.०८.१६	१९२	१८९ पैकी रस्ता	रस्ता	१९१ पैकी
एकूण ..	०.०८.१६				

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : शिरोली हातकणंगले, जयसिंगपूर, अंकली प्र. रा.मा. क्र. ३ चे चौपदरीकरण करणेसाठी.

प्रकल्प कार्याचे वर्णन : शिरोली हातकणंगले, जयसिंगपूर, अंकली प्र.रा.मा.क्र. ३ चे चौपदरीकरणासाठी संपादन करावयाची जमीन ही अस्तित्वात असलेल्या शिरोली ते अंकली प्र.रा.मा.क्र. ३ या दुपदरी रस्त्याचे रुंदीकरण करून चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेली आहे. प्रस्तुतचे संपादनकामी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांनी भूसंपादन अधिनियम, १८९४ अन्वयेच्या कलम ११ नुसार भूसंपादन/एसआर-१३७/२०१० अन्वये अंतिम निवाडा दिनांक ३१ मे २०१२ रोजी घोषित केलेला आहे. तथापि, नमूद मौजे माणगाववाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गट क्रमांक १९१ चे खातेदार असलेले श्री. धनेश चंपालाल गांधी यांनी भूसंपादन अधिनियम, १८९४ चे कलम ४ (१) व कलम ९ (३) अन्वये नोटीस बजावणी केली नसलेचे कारणास्तव मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन क्रमांक १००७२/२०१३ दाखल केले होते. सदर रिट पिटीशनमध्ये मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक २१ एप्रिल २०१५ रोजी दिले हुकूमान्वये यातील याचिकाकर्ते यांचे मौजे माणगाववाडी, तालुका हातकणंगले, गट क्रमांक १९१ मधील संपादन करण्यात आलेले क्षेत्र हे. ०.०८.१६ आर इतक्या क्षेत्राबाबतचा अंतिम निवाडा रद्दबातल ठरविलेला आहे. तसेच, याचिकाकर्ते यांच्या नमूद जमिनीबाबत भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करणेचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मा. न्यायालयाचे हुकूमान्वये नमूद मौजे माणगाववाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गट क्रमांक १९१ मधील हे. ०.०८.१६ आर जमीन संपादनकामी भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.

समाजाला मिळणारे लाभ

शिरोली हातकणंगले, जयसिंगपूर, अंकली प्र.रा.मा.क्र. ३ चे चौपदरीकरणासाठी संपादन करावयाची जमीन ही अस्तित्वात असलेल्या शिरोली ते अंकली प्र.रा.मा.क्र. ३ या दुपदरी रस्त्याचे रुंदीकरण करून चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेली आहे. सदरचे संपादनामुळे

सद्यःस्थितीतील रस्त्यास असलेले S प्रकारचे वळण तांत्रिकदृष्ट्या सरळ करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांना जोडणारे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत, सुरक्षित व वेळेची बचत करणार आहे. परिणामी इंधन बचत होणार आहे. तसेच, सदरचे संपादन हे सार्वजनिक उपक्रमासाठी असल्याने सकृतदर्शनी संबंधित खातेदार हे अल्पभूधारक वा भूमीहीन होत नाहीत.

अनुसूची-तीन

बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

माणगाववाडी, तालुका हातकणंगले येथील जमीन शिरोली, हातकणंगले, जयसिंगपूर, अंकली प्र.रा.मा. क्र. ३ चे चौपदरीकरण करणेसाठी संपादित करावयाच्या सदर क्षेत्रामध्ये फक्त शेतजमीन येत असून, गावठाण विस्थापित होत नाही. सबब विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची-चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणांचा सारांश

प्रस्तुतचे संपादनकामी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांनी भूसंपादन अधिनियम, १८९४ अन्वयेच्या कलम ११ नुसार भूसंपादन/एसआर-१३७/२०१० अन्वये अंतिम निवाडा दिनांक ३१ मे २०१२ रोजी घोषित केलेला आहे. तथापि, नमूद मौजे माणगाववाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गट क्रमांक १९१ चे खातेदार असलेले श्री. धनेश चंपालाल गांधी यांनी भूसंपादन अधिनियम, १८९४ चे कलम ४ (१) व कलम ९ (३) अन्वये नोटीस बजावणी केली नसलेचे कारणास्तव मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन क्रमांक १००७२/२०१३ दाखल केले होते. सदर रिट पिटीशनमध्ये मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिनांक २१ एप्रिल २०१५ रोजी दिलेले हुकूमान्वये यातील याचिकाकर्ते यांचे मौजे माणगाववाडी, तालुका हातकणंगले गट क्रमांक १९१ मधील संपादन करण्यात आलेले क्षेत्र हे. ०.०८.१६ आर इतक्या क्षेत्राबाबतचा अंतिम निवाडा रद्दबातल ठरविलेला आहे. तसेच, याचिकाकर्ते यांच्या नमूद जमिनीबाबत भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करणेचे निर्देश दिलेले आहेत. प्रस्तुतचे प्रकरणातील नमूद गट नंबर १९१ मधील हे. ०.०८.१६ आर ची जमीन संपादित करण्यात आलेली असून त्याचा सद्यःस्थितीत चौपदरीकरणातील रस्त्याचे वाहतुकीस वापर सुरू आहे. सबब, मा. ना. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट पिटीशन क्रमांक १००७२/२०१३ मधील हुकूमान्वये नमूद गट क्रमांक १९१ मधील हे. ०.०८.१६ आर जमीन संपादनकामी भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ अन्वये कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

(अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम : लागू नाही.

(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : प्रश्न उद्भवत नाही.

(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील : प्रश्न उद्भवत नाही.

टीप : उक्त जमिनीच्या आराखड्याची उपविभागीय अधिकारी, राधानगरी-इचलकरंजी विभाग, इचलकरंजी या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

समीर शिंगटे,

उपविभागीय अधिकारी,

इचलकरंजी विभाग, इचलकरंजी,

जिल्हा कोल्हापूर.

कोल्हापूर, १६ जानेवारी २०१९.

अधिसूचना कलम १९

क्रमांक भूसंपादन/एसआर-२/२००८.--ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांनी भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून अधिसूचना, क्रमांक ११, राजपत्र नोव्हेंबर २२ ते २८, २०१८ रोजी पृष्ठ १० ते १२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, तसेच ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजी कलम ११ च्या अधिसूचनेस मान्यता प्रदान केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांनी कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये कोणत्याही खातेदारांनी आक्षेप नोंदविलेला नाही. उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी, तालुका हातकणगले, जिल्हा कोल्हापूर यास (अधिसूचना काढण्यापूर्वी अधिकाऱ्यांचे नाव व पत्ता नमूद करावा) पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

संपादित करावयाचे जमिनीचे वर्णन

जिल्हा कोल्हापूर, तालुका शिरोळ, गाव घोसरवाड

अनुक्रमांक	भूमापन क्रमांक किंवा गट नंबर	क्षेत्र	दिशा
१	२	३	४
		(हेक्टर आर)	
१	४३८ पैकी	०१.२१.०	उत्तर-पूर्व बाजू
एकूण		०१.२१.०	

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर.

प्रकल्पाचे कामाचे वर्णन : दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातील आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत दूधगंगा नदीवर आसनगाव, तालुका राधानगरी येथील १२८० मीटर लांबीची (मध्यभागी नदीपात्रात दगडी व दोन्ही तिरावर मातीचे असे संयुक्त) धरण आहे. दूधगंगा धरणाखालील दोन्ही तिरावर कालवे असून सदर कालव्याची लांबी उजवा तीर कालवा २४ कि.मी. व उजवा तीर कालव्याखालील बिद्री शाखा कालवा ४१ कि.मी., निढोरी शाखा कालवा २५ कि. मी., कूर शाखा कालवा १७ कि. मी., डावा तीर कालवा ७६ कि. मी. डाव्या तीर कालव्याखालील कोल्हापूर शाखा कालवा ३८ कि.मी. व कुरुंदवाड शाखा कालवा ४० कि. मी. इतकी आहे.

सदर धरणामध्ये ७१९.९२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होत असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ६१०३२ हे. (पीकक्षेत्र) व कर्नाटक राज्यातील १२,९८५ हेक्टर (पीकक्षेत्र) क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. सदर प्रकल्पास तृतीय प्रशासकीय मान्यता रुपये १७१२७९.९० लक्ष दिनांक १५ जुलै २०११ अन्वये मंजुरी प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत सदर प्रकल्पास रुपये ९९६६३.०० लक्ष इतका खर्च झालेला आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित किंमत रुपये ७१६१६.९० लक्ष इतकी आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत सदर प्रकल्पास अनुदान उपलब्ध आहे.

समाजाला होणारे लाभ

(अ) या प्रकल्पामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये बारमाही पाण्याची सोय झाल्यामुळे नगदी पिके घेणे शक्य होऊन लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर विकसित झाला असून, दिवसेंदिवस सदर विकास वाढतच आहे. तसेच या प्रकल्पामुळे लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाणीटंचाई दूर झालेली आहे.

(ब) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पीक क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून, त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळालेला आहे.

(क) पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारची नगदी पिके घेणे शक्य होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान सुधारल्यामुळे ते लोक सर्व नागरी सुविधा मिळविण्याबाबत सक्षम झालेले आहेत.

(ड) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये ऊसासारखी नगदी पिके घेतल्यामुळे साखर कारखान्यासारखा औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होऊन विकास झालेला आहे.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

जिल्हा कोल्हापूर, तालुका शिरोळ, गाव घोसरवाड

मौजे घोसरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित करावयाच्या सदर क्षेत्रामध्ये फक्त शेत जमीन येत असून, गावठाण विस्थापित होत नाही. सबब विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुक्रमांक	भूमापन क्रमांक किंवा गट नंबर	क्षेत्र	दिशा
१	२	३ (हेक्टर आर)	४
१	१७८८ पैकी	०.८१.०	उत्तर-पूर्व बाजू
	एकूण	<u>०.८१.०</u>	

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव हुपरी

प्रकल्पाचे नाव : दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर.

प्रकल्पाचे कामाचे वर्णन : दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातील आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत दूधगंगा नदीवर आसनगाव, तालुका राधानगरी येथील १२८० मीटर लांबीची (मध्यभागी नदीपात्रात दगडी व दोन्ही तिरावर मातीचे असे संयुक्त) धरण आहे. दूधगंगा धरणाखालील दोन्ही तिरावर कालवे असून सदर कालव्याची लांबी उजवा तीर कालवा २४ कि.मी. व उजवा तीर कालव्याखालील बिद्री शाखा कालवा ४१ कि.मी., निढोरी शाखा कालवा २५ कि. मी., कूर शाखा कालवा १७ कि. मी., डावा तीर कालवा ७६ कि. मी. डाव्या तीर कालव्याखालील कोल्हापूर शाखा कालवा ३८ कि.मी. व कुरुंदवाड शाखा कालवा ४० कि.मी. इतकी आहे.

सदर धरणामध्ये ७१९.९२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होत असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ६१०३२ हे. (पीकक्षेत्र) व कर्नाटक राज्यातील १२,९८५ हेक्टर (पीकक्षेत्र) क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. सदर प्रकल्पास तृतीय प्रशासकीय मान्यता रुपये १७१२७९.९० लक्ष दिनांक १५ जुलै २०११ अन्वये मंजुरी प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत सदर प्रकल्पास रुपये ९९६६३.०० लक्ष इतका खर्च झालेला आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित किंमत रुपये ७१६१६.९० लक्ष इतकी आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत सदर प्रकल्पास अनुदान उपलब्ध आहे.

समाजाला होणारे लाभ

(अ) या प्रकल्पामुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये बारमाही पाण्याची सोय झाल्यामुळे नगदी पिके घेणे शक्य होऊन लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर विकसित झाला असून, दिवसेंदिवस सदर विकास वाढतच आहे. तसेच या प्रकल्पामुळे लाभक्षेत्रातील गावांमध्ये पाणीटंचाई दूर झालेली आहे.

(ब) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पीक क्षेत्रामध्ये वाढ झालेली असून, त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळालेला आहे.

(क) पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारची नगदी पिके घेणे शक्य होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान सुधारल्यामुळे ते लोक सर्व नागरी सुविधा मिळविण्याबाबत सक्षम झालेले आहेत.

(ड) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये ऊसासारखी नगदी पिके घेतल्यामुळे साखर कारखान्यासारखा औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होऊन विकास झालेला आहे.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव हुपरी

मौजे हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित करावयाच्या सदर क्षेत्रामध्ये फक्त शेत जमीन येत असून, गावठाण विस्थापित होत नाही. सबब विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची - चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकरणाने दिलेला)

(सामाजिक प्रभाव पुनर्वसन व पुनर्वसाहत निर्धारणाचा सारांश)

दूधगंगा हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातील आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या सदर प्रकल्पाचा नियत दिनांक २ नोव्हेंबर १९७८ हा आहे. दूधगंगा आंतरराज्य प्रकल्पास मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालय यांचे पत्र क्रमांक G-221/92 FC, दिनांक १६ नोव्हेंबर १९९४ अन्वये तसेच मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वन खात्याची त्यांचे पत्र क्रमांक Bo/Bo/Evn-5, दिनांक २ जानेवारी १९८४ अन्वये पर्यावरण व वन खात्याची मान्यता प्राप्त झालेली आहे. तसेच, सदर दोन्ही आदेशान्वये अतिरिक्त संचालक मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालय यांचे त्यांचे पत्र क्रमांक १२००११/संकीर्ण/A-१, दिनांक ७ फेब्रुवारी २००८ अन्वये मा. भारत सरकारच्या दिनांक २ जानेवारी १९८४ व १६ नोव्हेंबर १९९४ च्या आदेशान्वये पर्यावरण व वनजमिनीस दिलेल्या मान्यतांचे विषय करून संदर्भीय पत्रान्वये कळविले आहे.

सदर प्रकल्पांस मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाची मान्यता प्राप्त आहे. तसेच, सदर दूधगंगा प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या पर्यायी जमीन वाटपाची कार्यवाहीही पूर्ण झालेली आहे. सदर प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधा अंतर्गत आहे. नवीन भूसंपादन अधिनियम, २०१३ नुसार सदर प्रकल्पास सुधारित S.I.A. करण्याची आवश्यकता नाही.

टीपः--उक्त जमिनींच्या आराखड्याची उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या कार्यालयात निरीक्षण करता येईल.

समीर शिंगटे,

उपविभागीय अधिकारी,
इचलकरंजी विभाग, इचलकरंजी,
जिल्हा कोल्हापूर.

इचलकरंजी, १८ जानेवारी २०१९.

उपविभागीय अधिकारी यांजकडून

संदर्भ : (१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये.

(२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ चे कलम १८ अन्वये.

(३) मा. जिल्हाधिकारी सो., पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि-२४/१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६.

अधिसूचना

क्रमांक सखल/पुनर्व/कावि-१४/२०१९.— ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील जाधववाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खेड तालुक्यातील पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या खेड तालुक्यातील गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे उपलब्ध कागदपत्रावरून दिसते. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबरमधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आऊट) सहायक संचालक, नगर रचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे. तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील जाधववाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड (राजगुरुनगर) असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे ह्या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केल्या आहेत आणि "पुनर्वसन गावठाण" म्हणून जाहीर करत आहे.

परिशिष्ट (जमिनीचा तपशील)

जिल्हा पुणे, तालुका खेड

तालुका	गावाचे नाव	मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन), पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आऊट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेण्यात आलेले क्षेत्र
१	२	३	४
		सर्व्हे नंबर/गट नंबर	गटाचे क्षेत्र
			(हे. आर चौ. मी.)
खेड	येलवाडी	३००/१	५.००
		एकूण	५.००
			५०,००० चौ. मी.

आयुष प्रसाद,

भा.प्र.से.,

उपविभागीय अधिकारी,
उपविभाग खेड (राजगुरुनगर), पुणे.

राजगुरुनगर, ५ जानेवारी २०१९.

वाचा : (१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये.

(२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा, १९९९ मधील कलम १८ अन्वये.

(३) मा. जिल्हाधिकारी सो., पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि-२४/१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६.

अधिसूचना

क्रमांक सखल/पुनर्व/कावि-१५/२०१९.— ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील पवना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खेड या तालुक्यातील पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या खेड तालुक्यातील गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे उपलब्ध कागदपत्रावरून दिसते. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबरमधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आऊट) सहायक संचालक, नगररचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे. तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील पवना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग खेड (राजगुरुनगर) असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे ह्या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केल्या आहेत आणि "पुनर्वसन गावठाण" म्हणून जाहीर करत आहे.

परिशिष्ट (जमिनीचा तपशील)

जिल्हा पुणे, तालुका खेड

तालुका	गावाचे नाव	जिल्हाधिकारी (पुनर्वसन), पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आऊट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेण्यात आलेले क्षेत्र
१	२	३	४
		सर्व्हे नंबर/गट नंबर	गटाचे क्षेत्र
			(हे. आर/चौ. मी.)
खेड	माजगाव (चिंबळी)	५८२/३५	२.४३
एकूण			२.४३

आयुष प्रसाद,

भा.प्र.से.,

उपविभागीय अधिकारी,

उपविभाग खेड (राजगुरुनगर), पुणे.

राजगुरुनगर, ५ जानेवारी २०१९.

वाचा : (१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये.

(२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा, १९९९ मधील कलम १८ अन्वये.

(३) मा. जिल्हाधिकारी सो., पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि-२४/१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६.

अधिसूचना

क्रमांक सखल/पुनर्व/कावि-१६/२०१९.— ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील पवना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खेड या तालुक्यातील पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या खेड तालुक्यातील गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे उपलब्ध कागदपत्रावरून दिसते. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबरमधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आऊट) सहायक संचालक, नगररचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे. तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील पवना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग खेड (राजगुरुनगर) असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे ह्या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केल्या आहेत आणि "पुनर्वसन गावठाण" म्हणून जाहीर करत आहे.

परिशिष्ट (जमिनीचा तपशील)

जिल्हा पुणे, तालुका खेड

तालुका	गावाचे नाव	जिल्हाधिकारी (पुनर्वसन), पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आऊट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेण्यात आलेले क्षेत्र
१	२	सर्व्हे नंबर/गट नंबर	४
खेड	वासूली	६५/अ	(हे. आर/चो. मी.)
			२.००
		एकूण	२.००

आयुष प्रसाद,

भा.प्र.से.,

उपविभागीय अधिकारी,

उपविभाग खेड (राजगुरुनगर), पुणे.

राजगुरुनगर, ५ जानेवारी २०१९.

वाचा : (१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये.

(२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा, १९९९ मधील कलम १८ अन्वये.

(३) मा. जिल्हाधिकारी सो., पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि-२४/२०१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६.

अधिसूचना

क्रमांक सखल/पुनर्व/कावि-१७/२०१९.— ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील पवना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खेड या तालुक्यातील पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या खेड तालुक्यातील गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे उपलब्ध कागदपत्रावरून दिसते. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबरमधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आऊट) सहायक संचालक, नगररचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे. तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील पवना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

परिशिष्ट (जमिनीचा तपशील)

जिल्हा पुणे, तालुका खेड

अ. क्र.	गावाचे नाव	गट नंबर	फेरफार नोंद नंबर	७/१२ उतान्यावरील क्षेत्र (गावठाणासाठी)	फेरफार उतान्या-वरील क्षेत्र	ले-आऊट नकाशावरील क्षेत्र
१	२	३	४	५	६	
			हे. आर	हे. आर	हे. आर	
१	खराबवाडी	३५७/८४	५९०	१.६०	--	६.१०

त्याअर्थी, वरील ७/१२ उतान्यावरील गावठाणासाठी क्षेत्र १ हे. ६० आर इतके ग्राह्य धरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरुनगर) असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे ह्या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केल्या आहेत. आणि "पुनर्वसन गावठाण" म्हणून जाहीर करत आहे.

परिशिष्ट (जमिनीचा तपशील)

जिल्हा पुणे, तालुका खेड

तालुका	गावाचे नाव	जिल्हाधिकारी (पुनर्वसन), पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आऊट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेण्यात आलेले क्षेत्र
१	२	३	४
खेड	खराबवाडी (वाघजाईनगर)	३५७/८४	१.६०
		सर्व्हे नंबर/गट नंबर	गटाचे क्षेत्र
			(हे. आर/चौ. मी.)
			५
			हे. आर
		एकूण	१.६०

आयुष प्रसाद,

भा.प्र.से.,

उपविभागीय अधिकारी,

खेड उपविभाग, खेड (राजगुरुनगर), पुणे.

राजगुरुनगर, ५ जानेवारी २०१९.

वाचा : (१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये.

(२) महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा, १९९९ मधील कलम १८ अन्वये.

(३) मा. जिल्हाधिकारी सो., पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि-२४/१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६.

अधिसूचना

क्रमांक सखल/पुनर्व/कावि-१७/२०१९.— ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील चासकमान धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खेड या तालुक्यातील पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या खेड तालुक्यातील गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे उपलब्ध कागदपत्रावरून दिसते. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर/गट नंबर मधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आऊट) सहायक संचालक, नगररचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे. तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

परिशिष्ट (जमिनीचा तपशील)

जिल्हा पुणे, तालुका खेड

अ. क्र.	गावाचे नाव	गट नंबर	फेरफार नोंद नंबर	७/१२ उतान्यावरील क्षेत्र (गावठाणासाठी)	फेरफार उतान्यावरील क्षेत्र	ले-आऊट नकाशावरील क्षेत्र
१	२	३	४	५	६	
				हे. आर	हे. आर	हे. आर
१	दावडी	१३२/२-अ	८२१४	३.३९	८.८०	१४.४७

त्याअर्थी, वरील ७/१२ उतान्यावरील गावठाणासाठी क्षेत्र ३ हे ३९ आर इतके ग्राह्य धरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरुनगर) असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे ह्या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केल्या आहेत. आणि "पुनर्वसन गावठाण" म्हणून जाहीर करत आहे.

परिशिष्ट (जमिनीचा तपशील)

जिल्हा पुणे, तालुका खेड

तालुका	गावाचे नाव	जिल्हाधिकारी (पुनर्वसन), पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आऊट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेण्यात आलेले क्षेत्र
१	२	३	४
खेड	दावडी	१३२/२-अ	५
			हे. आर
			३.३९
		एकूण	३.३९

आयुष प्रसाद,

भा.प्र.से.,

सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,
खेड उपविभाग, खेड (राजगुरुनगर), पुणे.

राजगुरुनगर, ५ जानेवारी २०१९.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

झोपडपट्टी पुनर्वसन आदेश

क्रमांक झोपुप्रा/सप्रा-२/झोपुआ-७५/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र. क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजूरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात, दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे, पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल झालेला आहे. या कार्यालयाकडील परिपत्रक क्रमांक झोपुप्रा/तांत्रिक/१८५९/२०१७, दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ नुसार "ज्या खाजगी जागेवरील झोपडपट्ट्या घोषित नाहीत, अशा झोपडपट्ट्यांच्या बाबतीत या कार्यालयाकडील आदेश क्रमांक २१५ मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे झोपडपट्टी सद्दृश्य परिस्थितीबाबत अंतिम निर्णय

घेतल्यानंतर, सदरचे क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३ (क) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून प्रथम घोषित करणे आवश्यक राहिल, सदरचा आदेश झाल्यानंतरच योजनेच्या अनुषंगाने प्राथमिक सर्व्हेक्षणाचे जाहीर प्रकटन, पात्रता यादी (परिशिष्ट-२) व इतर अनुषंगिक कामे याबाबतची कार्यवाही करता येईल." अशी कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी असलेने व ती घोषित नसलेमुळे उप आयुक्त परिमंडळ क्रमांक १, पुणे महानगरपालिका यांनी झोपडपट्टी सद्दृश्य परिस्थिती असलेचा अहवाल त्यांचेकडील कार्यालयीन पत्र जा. क्रमांक उआप-१/८७१, दिनांक २८ ऑक्टोबर २०१६ रोजी सादर केला आहे व तसेच मान्य विकास आराखडा सन २०१६ नुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले झोपडपट्टी व्याप्त क्षेत्र हे "झोपडपट्टी सुधार क्षेत्र" (Slum Improvement Zone) म्हणून समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा), २०१७ मधील तरतुदी विचारात घेता झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करताना "कोणतीही झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रसिद्ध झाल्यानंतर यथाशीघ्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोणत्याही जमिनीच्या बाबतीत मग ती पूर्वी झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित झालेली असो किंवा नसो व ज्या सामुहिक आर्थिक कार्यक्षेत्राचा अंतर्भाव करता येईल ती जमीन झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित केले जाणे समर्थनीय ठरविणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पटल्यावर कोणतीही सार्वजनिक प्राधिकरणे किंवा राज्य विधी मंडळाने अधिनियमित केलेल्या कोणत्याही कायद्यान्वये गठित केलेल्या राज्य शासनाच्या स्थानिक संस्था यांसह जमीन मालकांना ३० दिवसांची नोटीस आणि त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे आणि त्यानंतर ४५

दिवसांच्या आत अशी जमीन झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करील" असे नमूद केले आहे ;

आणि ज्याअर्थी, दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजी स्थानिक वर्तमानपत्रात तसेच डिसेंबर २० ते २६, २०१८ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक पुरवणीमध्ये पृष्ठ ११ मध्ये प्रसिद्धीकरिता देणेत येऊन खालील अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्राचे जमीन मालक अथवा मालकी हक्क प्राप्त असलेल्या व्यक्ती/संस्था यांना त्यांच्या ज्या काही सूचना/हरकती असतील त्या ३० दिवसांच्या आत सादर करणेस फर्माविण्यात आलेले आहे.

उक्त नोटीसीस अनुसरून या कार्यालयाकडे कोणतीही हरकती प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सुनावणी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सबब, सदरचे क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकामी समर्थनिय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी, मी, पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ क (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अनुसूचित नमूद केलेले क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे.

सदरच्या आदेशामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आदेश प्रसिद्ध झाल्यापासून चार आठवड्यांच्या आत महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ३ क (२) अन्वये शिखर तक्रार निवारण समिती, महाराष्ट्र शासन, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१ यांचेकडे अपील दाखल करता येईल आणि उक्त अपीलावरील शिखर तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहील.

अनुसूची

जमिनीचा तपशील	क्षेत्र
१	२
	चौ. मी.
सि.स.नं. १००७ व १००८,	१०८६५.७३
स. नं. ८९ व ९०, लोकमान्य	
कॉलनी, कोथरुड, पुणे.	

चतुःसीमा

पूर्वेस.-- रस्ता

पश्चिमेस.--स. नं. ९२ व ९३.

दक्षिणेस.--रस्ता

उत्तरेस.-- रस्ता

विकसकाचे नाव व संपूर्ण पत्ता.--मे. प्रथमेश कन्स्ट्रक्शन्स ए-१०१, निलायन फायनल प्लॉट नं. ७०/६/१, सी.टी.एस.नं. ४७/६/१, कै. वी. आ. मोडक पथ, अभिनव शैक्षणिक संकुलजवळ, एरंडवणे, पुणे-४११ ००४.

सदरचा आदेश हा माझ्या सहीने व कार्यालयाच्या शिक्क्यासह देण्यात आला.

पांडुरंग पोले,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, २१ जानेवारी २०१९.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

झोपडपट्टी निर्मूलन आदेश

क्रमांक झोपुप्रा/सप्रा/झोनिआ-१०३/२०१९.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (अधिनियमाचा उल्लेख यापुढे "उपरोक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ (१) (२) अन्वये पुणे महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/ प्र. क्र. २१३/झो.प.सु.-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी व सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजूरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात, दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमातील तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याकरीता या प्राधिकरणाकडे १९९२ साली मे. सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने दिनांक २१ मे १९९२ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा दाखल केलेला प्रस्ताव मान्य होऊन दिनांक २४ फेब्रुवारी १९९५ रोजी मिळकतीचे ३,२२० चौ. मी. क्षेत्र गलिच्छ वस्ती विमुक्त क्षेत्र घोषित करण्यात आले व त्यास दिनांक १ एप्रिल १९९५ रोजी इंडियन एक्सप्रेस या दैनिकात प्रसिद्धी देण्यात आली. त्यानंतर सदर आदेशास प्रशासक तथा विभागीय आयुक्त यांनी दिनांक ७ फेब्रुवारी १९९६ रोजी मान्यता देऊन संमतीपत्र क्रमांक ३५५, दिनांक १५ सप्टेंबर १९९९ द्वारे बांधकाम करण्याचे नकाशे मंजूर करण्यात आले. सदर मिळकत डेव्हलप करण्याकरिता मे. सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर्फे मे. रायसोनी डेव्हलपर्स, पुणे यांनी दिनांक २३ नोव्हेंबर २००० रोजी केलेल्या नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्राद्वारे नेमणूक करण्यात आली ;

दरम्यानचे काळात अनुसूचित जागेवरील झोपडीधारकांनी मे. कोर्टात दावे दाखल केल्यामुळे अनुसूचित जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजना तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली. झोपडीधारकांनी दाखल केलेल्या सर्व दाव्याचे निकाल झोपडीधारकाचे विरोधात लागून अंतिम रिट पिटीशन नंबर ३९६९/२००९ चा निकाल मे. उच्च न्यायालयाने दिनांक २७ नोव्हेंबर २००९ रोजी पारित करून अनुसूचित जागेवरील पात्रता सिद्ध झालेल्या ५० रहिवाश्यांनी विकसकास संपूर्णपणे सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन/हमीपत्र निकाल तारखेपासून दोन आठवड्यांचे आत देण्याचा आदेश दिला. सदर आदेशानंतरही अनुसूचित जागेवरील झोपडपट्टीधारकांनी अनुसूचित जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यास सहकार्य केले नाही व त्या अनुषंगाने मे. उच्च न्यायालयाचे आदेशाचाही भंग केला आहे. सबब, अनुसूचित जागेवरील झोपडीधारकांना पुन्हा संधी देण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

सबब, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या सुधारित कायद्यानुसार व यापूर्वी गलिच्छ वस्ती विमुक्त क्षेत्र म्हणून दिनांक २४ फेब्रुवारी १९९५ रोजी घोषित केलेल्या अनुसूचित क्षेत्रावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे निश्चित केले आहे.

अनुसूचित जागेवरील झोपडीधारकांची पात्रता (परिशिष्ट-२) निश्चित केलेली आहे.

सबब, पुनर्वसन योजना राबविणेकामी झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील इमारती/झोपड्या पाडून जमीन खुली करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-विंचवड क्षेत्र, पुणे अधिनियमाचे कलम ३-ड सह १२ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र निर्मूलन क्षेत्र म्हणून घोषित करित आहे. अनुसूचीमध्ये नमूद क्षेत्रातील सर्व झोपड्या/बांधकामे हा आदेश प्रसिद्ध (सहा) आठवड्यांच्या आत पाडून टाकून जमीन खुली केली पाहिजे. सदरचा आदेश खालील अटीवर देणेत येत आहे.

(१) सदर आदेशापासून तीन महिन्यांच्या मुदतीच्या आत विकसकाने योजनेचे नकाशे मंजूर करून प्रत्यक्ष बांधले पाहिजे.

(२) विकसकाने योजनेचे काम चालू करणेपूर्वी विस्थापित होणाऱ्या पात्र लाभार्थींची राहणेची तात्पुरती पर्यायी व्यवस्था त्या सर्व सुविधांसह स्वखर्चाने केली पाहिजे.

(३) विकसकाने पुनर्वसन घटकाच्या इमारतींचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण केले पाहिजे.

(४) इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व इमारतींस भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर एक महिन्यात विकसकाने सदनिकेचा ताबा लाभार्थींना दिला पाहिजे.

(५) वाजवी व सबळ कारणांमुळे इमारतींच्या बांधकामास विलंब झालेस मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांच्या निर्देशानुसार विलंब कालावधीसाठी दंड आकारून मुदतवाढ देण्यात येईल.

(६) विकसकाने योजनेच्या बांधकामाची गुणवत्ता राखण्यात कसूर केल्यास अगर बांधकामाची प्रगती समाधानकारक, विकसकावर उपरोक्त अधिनियमाच्या कलम १३ अन्वये कारवाई करण्यात येईल.

(७) पात्र लाभार्थींना पुनर्वसन योजनेतील सदनिकांचा/गाळ्यांचा ताबा दिलेनंतर एक महिन्यात विकसकाने संक्रमण केले पाहिजे.

(८) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे नियमावलीनुसार योजनेअंतर्गत आवश्यक ती सर्व कामे विकसकाने करणे बंधनकारक राहिल.

अनुसूची

जमिनीचा तपशील	क्षेत्र
१	२
	चौ. मी.
स.नं. ८३, सि.स.नं. १९५४ पै., हि. नं. ७+८+९, गवळीवाडा, पर्वती, पुणे.	३२२०

चतुःसीमा

पूर्वेस.-- लागु अंबिल ओढा.

पश्चिमेस.--रस्ता.

उत्तरेस.-- सि.न.नं. १९४८ ते १९५३.

दक्षिणेस.--सि.स.नं. १९५४ पै.

सदर योजनेसंबंधीची सर्व कागदपत्रे संबंधितांना पाहणेसाठी या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.

सदरचा आदेश हा माझे सही शिक्क्यानिशी देणेत आला आहे.

पांडुरंग पोले,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-विंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, २१ जानेवारी २०१९.

नगराध्यक्ष यांजकडून

म्हसवड नगरपरिषद, म्हसवड

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये.

जाहीर सूचना

क्रमांक एम/कावि-९५/२०१८-१९.--म्हसवड नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, म्हसवड नगरपरिषद हद्दीतील स. नं. ८२३/२, १३, १४, ३४, ३५, ४७, ५४, ५६, ३७९, ३८०, ३८१, ३८३, ३८७, ३८८, ३९०, ३९१, ४०३, ४०४, ४०५, ७४४, ७४५, ७४६, ७५६, ७५७, ७७६ (भागशः), ५०६, ५०७ (भागशः), ५०९, १०९२, १०९३, १०९४, १०९५, १०९६, १११४, ११६७, ११६८, ११६९, ११७०, ११७१, ११७४, १२१७, १२१८, १२२१, १२२२, १२२३,

१२२७ व १२२९ हे भूखंड म्हसवड शहर विकास आराखड्यामध्ये ना-विकास विभागामध्ये समाविष्ट आहेत. सदर भूखंडांच्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वयेच्या तरतुदीनुसार झोन बदलाच्या (शेती विभागातून रहिवास विभागात) प्रस्तावास मे. कौन्सिल म्हसवड नगरपरिषद ठराव क्रमांक १९४, दिनांक ७ ऑगस्ट २०१८ ने मान्यता दिलेली आहे.

म्हसवड शहराच्या विकास आराखड्यातील सदर झोन बदल संबंधीची नोटीस महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये नागरिकांना आपल्या सूचना/हरकती मागविणेसाठी प्रसिद्ध करणेत येत आहे.

तरी म्हसवड शहरातील नागरिकांनी आपल्या सूचना/हरकती ही नोटीस प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत खाली सही करणार यांचेकडे सादर कराव्यात.

भगतसिंग पांडुरंग विरकर,

नगराध्यक्ष,

म्हसवड नगरपरिषद, म्हसवड.

म्हसवड, ११ जानेवारी २०१९.

MHASWAD MUNICIPAL COUNCIL, MHASWAD

*Maharashtra Regional and Town Planning Act,
1966 (Mah. 37 of 1966).*

Notice

No. M/Kavi-95/2018-19.—All the Citizens Residing in Mhaswad Municipal Council area are hereby informed by this public notice that the S. Nos. 823/2, 13, 14, 34, 35, 47, 54, 56, 379, 380, 381, 383, 387, 388, 390, 391, 403, 404, 405, 744, 745, 746, 756, 757, 776 (Partly), 506, 507 (Partly), 509, 1092, 1093, 1094, 1095, 1096, 1114, 1167, 1168, 1169, 1170, 1171, 1174, 1217, 1218, 1221, 1222, 1223, 1227 and 1229 in Mhaswad Municipal limit are in Green Zone of Mhaswad Municipal Council's Development Plan. These S. Nos. are proposed to be deleted from Green Zone and included in Residential Zone by Resolution No. 194, dated 7th August 2018 of Mhaswad Municipal Council General Board.

The above proposed modification in Development Plan of Mhaswad Municipal Council is hereby published under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 for inviting suggestions/objections of the citizens of Mhaswad Municipal Council Area.

They are requested to send their suggestions/objections (if any) to undersigned within 30 (thirty) days from publication of this notice in Maharashtra Government Gazette.

BHAGATSINGH PANDURANG VIRKAR,

President,
Mhaswad Municipal Council,
Mhaswad.

Mhaswad, 11th January 2019.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांजकडून

आदेश

क्रमांक प्रासस/प्रशासन/शा. मुद्रणालय/नावात बदल/डी.वाय. पाटील ससाका/१०११/२०१८.--सप्तगंगा सहकारी साखर कारखाना लि., वेसरफ-पळसंबे, पो. असळज, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर याऐवजी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, सहकारी साखर कारखाना लि., ज्ञानशांतीनगर, वेसरफ--पळसंबे, पो. असळज, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर असा नावात बदल करण्यात येत आहे.

सचिन रावल,

प्रादेशिक सहसंचालक

(साखर),

कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.

कोल्हापूर, १० डिसेंबर २०१८.

**BY REGIONAL JOINT DIRECTOR
(SUGAR)**

Order

No. RJD/ADm/Govt. Press/Name change/ Saptganga SSK/1011/2018.—Saptganga Sahakari Sakhar Karkhana Ltd., Vesraf-Palsambe, Post. Aslaj, taluka Gaganbawada, district Kolhapur is changed name as Padmashree Dr. D. Y. Patil Sahakari Sakhar Karkhana Ltd., Dnyanshantinagar Vesraf-Palsambe, Post. Aslaj, taluka Gaganbawada, district Kolhapur.

SACHIN RAVAL,

Regional Joint Director (Sugar),
Kolhapur Region,
Kolhapur.

Kolhapur, 10th December 2018.

संदर्भ (१) सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांचेकडील जा. क्र. सोससाका/प्रशा-२५/१८७३/२०१८-१९, दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ चे पत्र.

(२) या कार्यालयाचे जा. क्र. प्राससं/प्रशासन/पोनिदू/सोनहिरा ससाका/६२२/सन २०१८, दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजीचे पत्र.

आदेश

क्रमांक प्राससं/प्रशासन/नावत बदल/सोनहिरा ससाका/९५८/२०१८.-- सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कदमनगर, वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली याऐवजी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कदमनगर, वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली असा नावात बदल करण्यात येत आहे.

सचिन रावल,

प्रादेशिक सहसंचालक (साखर),
कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.

कोल्हापूर, २९ नोव्हेंबर २०१८.

संदर्भ (१) सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांचेकडील जा. क्र. सांससाका/प्रशा-२५/१८७३/२०१८-१९, दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ चे पत्र.

(२) या कार्यालयाचे जा. क्र. प्राससं/प्रशासन/पोनिदू/सोनहिरा ससाका/६२२/सन २०१८, दिनांक ३० ऑगस्ट २०१८ रोजीचे पत्र.

Order

क्रमांक प्राससं/प्रशासन/नावत बदल/सोनहिरा ससाका/९५८/२०१८.—
Sonhira Sahakari Sakhar Karkhana Ltd., Mohanrao Kadamnagar, Wangi, taluka Kadegaon, district Sangli is changed name as Dr. Patangrao Kadam Sonhira Sahakari Sakhar Karkhana Ltd., Mohanrao Kadamnagar, Wangi, taluka Kadegaon, district Sangli.

SACHIN RAVAL,

Regional Joint Director (Sugar),
Kolhapur Region,
Kolhapur.

Kolhapur, 29th November 2018.

अधीक्षक यांजकडून

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

पुणे विभाग, पुणे.

महाराष्ट्र सार्वजनिक न्यास व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५० अ (२) अन्वये.

अर्ज नंबर ९९/२०१८

जाहीर नोटीस

क्रमांक सा.न्या.नों.का./२५८/२०१९.--ज्याअर्थी, श्री. बाबा महाराज सातारकर व श्रीमती कौसल्या ज्ञानेश्वर गोरे यांनी "चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था" नो. क्र. एफ-१९२२२ (पुणे) व "चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार प्रतिष्ठान" नो. क्र. ई-५५०५ (पुणे) या दोन्ही न्यासाचे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ५०-अ (२) अन्वये एकत्रीकरण करून योजना मिळणेबाबत अर्ज दाखल केलेला आहे ;

त्याअर्थी, या जाहीर नोटीसीद्वारे सर्व संबंधितांना कळविणेत येते की, याबाबत कोणाची काही हरकत असल्यास ही नोटीस जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत या कार्यालयात वरील पत्त्यावर लेखी सादर करावेत. अन्यथा कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून सदर प्रकरणात योग्य ते हुकूम केले जातील.

ही नोटीस आज दिनांक १० जानेवारी २०१९ रोजी माझे सहीनिशी व शिक्क्यानिशी दिली.

के. डी. शिंदे,

अधीक्षक,

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
पुणे विभाग, पुणे.

पुणे, १० जानेवारी २०१९.

पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-२/२०१९.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

खडक वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

श्री शुक्रतारा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे गेटसमोर असलेल्या रोडवर (स्टील बोलाई असलेल्या ठिकाणी) ५० मीटर नो-पार्किंग करणेत येत आहे.

तेजस्वी सातपुते,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, ८ जानेवारी २०१९.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी/वशि/मयतसमरी/सप्टेंबर-ऑक्टोबर-२०१८/१४५०/२०१८.- अन्वये सर्व लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये मयत व्यक्तींच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे त्या व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेमार्फत क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ अन्वये इकडे मयत समरींचे अहवाल पाठविले आहेत. प्रस्तुत प्रकरणी मी, सचिन सुरेश इथापे, उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर, या नोटिशीन्वये सदर मयताची अंतिम वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार वा हरकत असल्यास त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत लेखी स्वरूपात तक्रार अगर हरकतीची माहिती संबंधित पोलीस स्टेशनकडे सादर करावी, अगर समक्ष आणून द्यावी. वरील मुदतीत कोणाची तक्रार अगर हरकत प्राप्त न झाल्यास तक्रार वा हरकत विचारात घेतली जाणार नाही व पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे आकस्मिक मृत्यू असे अंतिम वर्गीकरण मंजूर करणेत येईल.

आकस्मिक मयतयादी माहे सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर, २०१८

परिशिष्ट

अ. नं.	पो. स्टे. जा.क्र.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	पोलीस ठाणे
१	२	३	४	५	६	७
१	४२७८/१८	३८/२०१५	रत्नदिप श्रीपती शेळके	रा. तात्यासाहेब मोहिते कॉलनी, कळंबा, कोल्हापूर.	औषधोपचारादरम्यान मेंदू आणि फुफ्फुसावर सूज.	जुना राजवाडा.
२	४२८०/१८	८५/२०१६	कृष्णात मसू कांबळे	रा. गोटे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.	जुना राजवाडा.
३	४२८१/१८	२२/२०१८	चंद्रकांत बाजीराव कासे	रा. पन्हाळा, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत.	जुना राजवाडा.
४	४२८२/१८	२८/२०१८	मधुकर रामचंद्र सावंत	रा. प्लॉट नं. ९/१०, सिद्धी बंगला, व्यंकटेश कॉलनी, आपटेनगर, कोल्हापूर	हार्ट अटॅकने मयत	जुना राजवाडा.
५	४२७९/१८	९२/२०१७	बळवंत बापु चौगुले	घ. नं. २३५८, बी वॉर्ड, तस्तेगल्ली, मंगळवार पेठ, कोल्हापूर.	दारुमुळे लिह्वर खराब होऊन मयत.	जुना राजवाडा.
६	४२८३/१८	५६/२०१७	अनिल शिवनगोंडा सनमनी	रा. १०८२/१, सरोवर रेसिडेन्सी, मिठारी मळा, मोहते पार्क, कोल्हापूर.	गळ्याला गळफास लावून घेऊन मयत.	जुना राजवाडा.
७	४२८४/१८	८३/२०१७	आप्पासाहेब दत्तु दळवी	रा. म्हसोबा गल्ली, हिटणी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव.	Blunt truma chest abdomen मयत.	जुना राजवाडा.
८	४२८५/१८	२६/२०१८	अनिरुद्ध अनिल पाटील	रा. ५६०, ए वॉर्ड, शिवाजीपेठ, कोल्हापूर.	४५ टक्के भाजल्यामुळे मयत.	जुना राजवाडा.
९	४२८९/१८	६५/२०१७	शबीर महंमद शेख	रा. गोरेगाव, मुंबई	अस्वस्थ वाटू लागल्याने नॅचरली आजाराने मयत.	शाहपुरी
१०	४२८८/१८	१०९/२०१७	महादेव बाबुराव धातुंडे	रा. जोशी गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर.	फुफ्फुसात व छातीत पाणी होऊन मयत.	शाहपुरी

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
११	४२८७/१८	६७/२०१८	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	माहीत नाही	टी. बी. आजाराने मयत	शाहुपुरी
१२	४२८६/१८	१५/२०१६	अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	माहीत नाही	अति दारू सेवन करून फुफ्फुस खराब झालेने मयत.	शाहुपुरी
१३	४२७७/१८	१३१/२०१७	अजय दिगंबर बाबर	रा. शाहुपुरी, ५ वी गल्ली, घ. नं. ८७३, कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	शाहुपुरी
१४	४२७६/१८	४/२०१८	रमजान रजाक नदाफ	रा. २२१४, ई वॉर्ड, पिंजार गल्ली, क।। बावडा, कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	शाहुपुरी
१५	४२९०/१८	३१/२०१७	मेहबुब बादशहा पटवेगार	रा. सरनाईक वसाहत, जवाहरनगर, कोल्हापूर.	डोकीस मार लागल्यामुळे मयत.	राजारामपुरी
१६	४३१७/१८	१८/२०१५	सचिन पंडीत पाटील	रा. ई.जी. ५२/१३६, भगतसिंग गल्ली, दौलतनगर, कोल्हापूर.	अति दारू सेवनाने मयत	राजारामपुरी
१७	४२७५/१८	८/२०१८	उमा शंकर कुंभार	रा. २४३९ डी वॉर्ड, बुधवार पेठ, कोल्हापूर.	डोक्याला मार लागून जखमी होऊन मयत.	लक्ष्मीपुरी
१८	३९६९/१८	२७/२०१८	दामोदर बंडु गवळी	रा. गवळी गल्ली, गोकुळ शिरगाव, तालुका करवीर, पाणी होऊन मयत.	लिह्वर खराब व फुफ्फुसात	गोकुळ शिरगाव.
१९	३९६८/१८	१०/२०१८	युवराज हिंदुराव कुंभार	रा. श. चंदुर, तालुका हातकणंगले,	न्यूमोनिया आजार होऊन मयत. जिल्हा कोल्हापूर.	गोकुळ शिरगाव.
२०	३९६७/१८	२४/२०१८	एकनाथ बिरू बोडेकर	रा. मूळगाव गगनबावडा, सध्या हॉटेल साईसट, गोकुळ शिरगाव.	अति दारू सेवन केलेने	गोकुळ शिरगाव.
२१	३९६६/१८	१/२०१८	उत्तम भास्कर थोरात	रा. बागणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, सध्या रा. तामगाव.	हार्ट अटॅकने मयत	गोकुळ शिरगाव.
२२	३९६४/१८	२५/२०१८	बंडु राघु देवणे	रा. वेतवडे पैकी बंडाईचा धनगरवाडा, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत	करवीर
२३	३९५१/१८	१७४/२०१७	रघुनाथ केरबा मोरे-पाटील	रा. सोनाळी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	करवीर
२४	३९७०/१८	२७/२०१८	मोहम्मद अजित खान	रा. सुलेमान बिल्डिंग, मटका गल्ली, नार्जी बलसाड, रा. मधिना.	हृदयक्रिया बंद पडून मयत.	गांधीनगर
२५	३९७२/१८	२४/२०१८	सीमा मुकेश मुन्ना भिलाल	रा. रोहनी, तालुका नेपानगर, जिल्हा बुराहानपूर, सध्या रा. उटखेडा.	गळफास लावून घेऊन मयत.	गांधीनगर
२६	३९६५/१८	१५/२०१८	सागर पुंडलिक पाटील	रा. इस्पुर्ली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	बांधावरून पाय घसरून पडून डोकीस मार लागून मयत.	इस्पुर्ली

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
२७	१७६३/१८	२९/२०१८	अनोळखी स्त्री जातीचे प्रेत	माहीत नाही	रेल्वे अपघाताने जखमी होऊन मयत.	मिरज लोहमार्ग.
२८	१७६४/१८	५१/२०१८	शंकर हिराप्पा काळे	रा. वैद्यवाडी, जुना म्हाडा, हडपसर.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.	मिरज लोहमार्ग.
२९	४९२२/१८	७०/२०१७	अशोक शंकरराव पाडळकर	रा. जुईनगर, जुनी मोरे कॉलनी, कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	जुना राजवाडा.
३०	४९२१/१८	६४/२०१८	तानाजी श्रीपती पाटील	रा. ९७८ बी वॉर्ड, रविवार पेठ, दिलबहार तालीमशेजारी, कोल्हापूर.	मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मयत.	जुना राजवाडा.
३१	४९२०/१८	४५/२०१८	किशोर बाबुराव पाटील	रा. फुलेवाडी, पहिला स्टॉफ गायरान वसाहत, कोल्हापूर.	हृदयविकाराचे तीव्र झटक्याने मयत.	जुना राजवाडा.
३२	४९१८/१८	८७/२०१७	मुमताज हारुण सय्यद	रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर	७१ टक्के भाजून मयत	जुना राजवाडा.
३३	४९१७/१८	२२/२०१६	शशिकांत बापुराव देवगावकर.	रा. १५०४ बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर.	हृदयविकाराचे झटक्याने मयत.	जुना राजवाडा.
३४	४९१६/१८	५१/२०१८	सदाशिव निवृत्ती खेडकर	रा. मिनाक्षी अपार्टमेंट, अंबाई टँक, कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत	जुना राजवाडा.
३५	४९१५/१८	२५/२०१७	सुधीर बाजीराव मोहिते	रा. रामराव साळोखे यांचे मालकीचे साळोखे अपार्टमेंट, येथे.	गळफास लावून घेऊन मयत.	जुना राजवाडा.
३६	४९२३/१८	९४/२०१७	सरोज बाबुराव पाटील	रा. ३, शाहु कॉलनी, घ्यानचंद हॉकी स्टेडियम, कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	जुना राजवाडा.
३७	४९१९/१८	४०/२०१८	अनिकेत दिपक धनवडे	रा. म्हाडा कॉलनी, एस. एस. बोर्डजवळ, मनोरा हॉटेल, कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	राजारामपुरी
३८	४४६६/१८	७८/२०१८	प्रकाश लक्ष्मण सोळंकी	रा. रेणुकानगर, पाचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	डोकीस मार लागल्यामुळे मयत.	करवीर
३९	४४६७/१८	५७/२०१८	शिवाजी गणपती जाधव	रा. सावरवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	छतावरून खाली पडून डोकीस व अंगावर पडून मयत.	करवीर
४०	४४६८/१८	१३०/२०१८	राजाराम दिनकर पाटील	रा. हेरवाडे खालसा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	करवीर
४१	४४६९/१८	१६९/२०१७	बेबी शंकर गलगले	रा. आंबेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	न्यूमोनिया आजाराचे	करवीर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
४२	४४७०/१८	११८/२०१८	विद्या एकनाथ इंगवले	रा. महे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत.	करवीर
४३	४४७१/१८	१३/२०१८	सुहास मधुकर शिपेकर	रा. आंबेकर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	हृदयाचा रक्तपुरवठा कमी झालेने मयत.	करवीर
४४	४४७२/१८	४०/२०१८	रत्नाबाई शिवाजी सागरे	रा. टोप, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.	फुफ्फुसात व यकृतामध्ये बिघाड झालेमुळे मयत.	गांधीनगर
४५	४४७९/१८	४५/२०१८	सरिता कृष्णात हराळे	रा. झांबरे गल्ली, गडमुडशिंगी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	रक्तदाब कमी झालेमुळे मयत.	गांधीनगर
४६	४४८०/१८	३१/२०१८	तक्षशिला नानु मिसाळ	रा. महालक्ष्मीनगर कॉलनी, प्लॉट नं. १८, मणेरमळा, उंचगाव.	गळफास लावून घेऊन मयत.	गांधीनगर
४७	४४८१/१८	३४/२०१८	साक्षी सुनिल पाटील	रा. मनपाडळे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.	धावत्या रेल्वेस धडकून डोकीस गंभीर जखम होऊन मयत.	गांधीनगर
४८	४४८२/१८	४४/२०१८	मारुती दादु माने	रा. मंगेश्वर कॉलनी, उंचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	न्यूमोनिया आजाराने नैसर्गिक मयत.	गांधीनगर
४९	४४८३/१८	४७/२०१८	विजय हिंदुराव कुरणे	रा. गडमुडशिंगी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	हार्ट अटॅकने मयत	गांधीनगर
५०	४४७३/१८	१३/२०१८	तरुणकुमार प्रफुचंद्र स्वाईन	रा. छेल्लीबेरुहुन पुरी, ओडीसा, रा. पंचतारांकित, एमआयडीसी, कागल.	भाजून गंभीर जखमी होऊन मयत.	गोकुळ शिरगाव.
५१	४४७४/१८	३५/२०१८	ए. के. सुब्रम	रा. अंबाधन हाऊस, पो. मलोर, चलकुडी, जिल्हा त्रिसोर, (केरळ), सध्या रा. माधवनगर, कणेरीवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	न्यूमोनिया आजाराने मयत.	गोकुळ शिरगाव.
५२	४४७५/१८	१८/२०१८	जयवंतराव नामदेव भालेराव	रा. उजळाईवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	फुफ्फुसात इन्फेक्शन होऊन फुफ्फुसाला सूज येऊन मयत.	गोकुळ शिरगाव.
५३	४४७६/१८	२६/२०१८	अनुष्का सचिन जाधव	रा. विकासवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	मेंदूस अंतर्गत इजा होऊन डोकीस मार लागून मयत.	गोकुळ शिरगाव.
५४	४४७७/१८	११/२०१७	अमोल संपत पवार	रा. आकुर्डे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.	विषारी औषध प्राशन करून मयत.	गोकुळ शिरगाव.
५५	४४७८/१८	२८/२०१८	बाजीराव आनंदा साळोखे	रा. पोहाळे तर्फे आळते, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर.	डोकीस गंभीर दुखापत होऊन मयत.	गोकुळ शिरगाव.
५६	४४६५/१८	१९/२०१८	भागोजी धोंडीराम राणगे	रा. नागाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.	लिह्वर खराब होऊन न्यूमोनियाने मयत.	इस्फुर्ली

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
५७	४४६४/१८	४३/२०१८	अहिल अफताब खान	रा. रामनगर, शिये, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, रा. पैठण टोली.	न्यूमोनिया आजाराने मयत.	शिरोली एमआयडीसी
५८	१८६०/१८	५९/२०१८	नारायण बळवंत पोतदार	रा. शिवाजी चौक, खत कारखाना रोड, गडमुडशिंगी, कोल्हापूर.	रेल्वे गाडीखाली सापडून झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	मिरज लोहमार्ग.
५९	२८१४/१८	३/२०१८	बबन ज्ञानू पाटील	रा. कोदे बु।।, तालुका गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर.	डोकीस झालेले जखमांमुळे मयत.	गगनबावडा
६०	५१५९/१८	४१/२०१७	आशा सुभाष भोसले	रा. ८७२ सी वॉर्ड, रविवार पेठ, कोल्हापूर.	कीटकनाशक औषध सेवन केलेने मयत.	लक्ष्मीपुरी
६१	५४५९/१८	४८/२०१७	जैनबी बादशाह बागवान	रा. ६६० सी वॉर्ड, आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर.	भाजून जखमी झालेने जंतुसंसर्ग होऊन मयत.	लक्ष्मीपुरी
६२	५४९६/१८	३/२०१८	स्वाती सुरेश सांगरुळकर	रा. प्लॉट नं. २२, दत्त नृहंसिंह कॉलनी, लक्ष्मीर्थ वसाहत, कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन मयत.	लक्ष्मीपुरी
६३	५१५८/१८	३२/२०१७	रमेश सदाशिव सुतार	रा. जैन मठाजवळ, शुक्रवार पेठ, कोल्हापूर.	विषबाधा होऊन मेंदु व फुफ्फुसास सूज आलेने मयत.	लक्ष्मीपुरी
६४	५४९९/१८	६२/२०१६	बंडु पाटील, अनोळखी पुरुष	रा. नार्वेकर भाजी मार्केट, राजारामपुरी १२ वी गल्ली, कोल्हापूर.	टी. बी. आजाराने मयत	राजारामपुरी
६५	५५००/१८	५५/२०१७	गोपी मनस्वामी नायडु	रा. शाहुपुरी भाजी मंडई, पाण्याच्या टाकीजवळ, कोल्हापूर.	लिक्कर खराब होऊन मयत.	राजारामपुरी
६६	५५०१/१८	२६/२०१८	विकास महादेव आव्हाळ	रा. साळोखे पार्क, भारतनगर, कोल्हापूर.	पोटामध्ये रक्तदोष झाल्याने मयत.	राजारामपुरी
६७	५४९८/१८	२७/२०१६	दत्तात्रय शेळेकर	माहीत नाही	न्यूमोनिया आजाराने मयत	शाहुपुरी
६८	५४९७/१८	९९/२०१७	चंद्रकांत नारायण काटकर	रा. जुना बुधवार पेठ, डी वॉर्ड, कोल्हापूर.	लीक्कर विरोसिस आजाराने मयत.	शाहुपुरी
६९	३५६०/१८	६२/२०१८	अनोळखी स्त्री	बेघर फिरती	डोकीस गंभीर दुखापत झालेने शरीरात इन्फेक्शन होऊन व लिक्कर खराब झालेने मयत.	मिरज लोहमार्ग.

सचिन सुरेश इथापे,
उपविभागीय दंडाधिकारी,
करवीर विभाग, कोल्हापूर.

जोडपत्र अ -- चालू

घाऊक (एजंट) ते किरकोळ विक्रेता असे दोनच टप्पे आहेत त्या ठिकाणी कॅटसह किरकोळ दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर	दक्षिण	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	मंगळवेढा	सांगोला	मालशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
	सोलापूर	सोलापूर										
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (डी (iii) च्या %)	८२.८३	८२.८३	९७.८३	१०४.८३	९९.३३	१०२.८३	१११.८३	११५.८३	९४.८३	८४.३३	११८.३३
एफ	एकूण (सी + डी + इ)	२४०१२.८३	२४०१२.८३	२४३२७.८३	२४४७४.८३	२४३५९.३३	२४४२२.३३	२४६२१.८३	२४७०५.८३	२४२६४.८३	२४०४४.३३	२४७५८.३३
एफ १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत											
	किंमत रुपये (एफ-बी-इ)	२२८६९.३६	२२८६९.३६	२३१६९.३६	२३३०९.३६	२३१९९.३६	२२२५९.३६	२३४४९.३६	२३५२९.३६	२३१०९.३६	२२८९९.३६	२३५७९.३६
जी	किरकोळ / हॉकर्स विक्रेत्यांचे कमिशन	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
एच	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी (iii) च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
आय	किरकोळ विक्री दर (रु. प्रती. कि. ली)											
	(एफ + जी (iii) + एच	२४४८५.३३	२४४८५.३३	२४८००.३३	२४९४७.३३	२४८३१.८३	२४८९४.८३	२५०९४.३३	२५१७८.३३	२४७३७.३३	२४५१६.८३	२५२३०.८३
जे	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर) (आय / १०००)	२४.४९	२४.४९	२४.४९	२४.९५	२४.८३	२४.८९	२५.०९	२५.१८	२४.७४	२४.५२	२५.२३
के	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती. लिटर)	२४.५०	२४.५०	२४.८०	२५.००	२४.८०	२४.९०	२५.१०	२५.२०	२४.७०	२४.५०	२५.२०

जोडपत्र ब

घाऊक (एजंट) अर्धघाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी कॅटसह किरकोळ कॅटसिन दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर	दक्षिण	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	मंगळवेढा	सांगोला	मालशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
	सोलापूर	सोलापूर										
	अंतर = डेपो ते तालुका मुख्यालय अंतर वजा (RTD) १३०-१००=३०	१३०-१००=३०	१३०-१००=३०	२१४-१००=११४	२५०-१००=१५०	२२०-१००=१२०	२३८-१००=१३८	२८८-१००=१८८	३२०-१००=२२०	१९६-१००=९६	१४०-१००=४०	३३८-१००=२३८
	वाहतुक दर (पूर्वीचा दर + वाढ) (रुपयात)	३.९३	३.९३	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.०९	२.९७	३.१३	३.१३	२.९७
ए	IV = १०.७.२०१३ चा वाहतुक खर्च	२५५.११	२५५.११	४६८.७९	५५३.३५	४८४.३३	५२२.७५	६५०.२५	७३१.८५	४२२.१७	२७७.३३	७४१.१५
बी	एक्स डेपो दर (रुपये प्रति, कि. ली.)	२११२१२.८०	२११२१२.८०	२१२१२२.८०	२११२१२.८०	२११२१२.८०	२१२१२२.८०	२११२१२.८०	२११२१२.८०	२१२१२२.८०	२१२१२२.८०	२१२१२२.८०
	वस्तु व सेवा कर (GST) @ ५%	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४	१०६०.६४
सी	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४	२२२७३४४
डी	(i) घाऊक विक्रेत्याचे कमीशन	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३
	(ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतीपत्तीसाठी असाधारण मत्ता	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००
	(iii) वाहतुक खर्च (अधिक लागू असेल तेथे जकात)	४०६.९०	४०६.९०	६६१.२६	७७२.५०	६७९.८०	७३५.४२	८८९.९२	९५०.४०	६१३.४८	४३८.२०	१००३.८६
	(iv) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च २५ %	६३.७८	६३.७८	११७.२०	१३८.३४	१२१.०८	१३०.६९	१६२.५६	१८२.९६	१०५.५४	६९.२८	१८५.२९
	(v) पथकर (Toll Tax)	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००
	(vi) घाऊक वितरकांना पूर्णाकाचा लाभ	८.०५	८.०५	०.२७	७.८९	७.८५	२.६२	६.२५	५.३७	-०.२९	१.२५	-०.४२
	(vii) एकूण किंमत वाढ											
	(डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v) + डी (vi))	१६५६.५६	१६५६.५६	१९५६.५६	२०९६.५६	१९८६.५६	२०४६.५६	२२३६.५६	२३१६.५६	१८९६.५६	१६८६.५६	२३६६.५६
	एकूण (सी + डी)	२३९३०.००	२३९३०.००	२४२३०.००	२४३३०.००	२४२६०.००	२४३२०.००	२४५१०.००	२४५२०.००	२४१७०.००	२३९६०.००	२४६४०.००

जोडपत्र ब-- चालू
घाऊक (एजंट) अर्धघाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ केरोसिन दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बारशी	पंढरपूर	मालवेंढा	सांगोला	मालशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (डी (iii) च्या ५%)	८२.८३	८२.८३	९७.८३	१०४.८३	९९.३३	१०२.८३	१११.८३	११५.८३	९४.८३	८४.३३	११८.३३
एफ	एकूण (सी + डी + इ)	२४०१२.८३	२४०१२.८३	२४३२७.८३	२४४७४.८३	२४३५९.३३	२४४२२.३३	२४६२१.८३	२४७०५.८३	२४२६४.८३	२४०४४.३३	२४७५८.३३
एफ १	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२४०१२.८३	२४०१२.८३	२४३२७.८३	२४४७४.८३	२४३५९.३३	२४४२२.३३	२४६२१.८३	२४७०५.८३	२४२६४.८३	२४०४४.३३	२४७५८.३३
जी	अर्धघाऊक विक्रेत्याचे कमीशन											
एच	(अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढ)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००
आय	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी च्या ५ %)	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००
आय १	एकूण (एफ + जी + एच)	२४३२७.८३	२४३२७.८३	२४४८२.८३	२४७८९.८३	२४६७४.३३	२४७३७.३३	२४९३६.८३	२५०२०.८३	२४५७९.८३	२४३५९.३३	२५०७३.३३
जे	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
के	किरकोळ / हॉकर्स विक्रेत्याचे कमीशन											
एल	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी (iii) च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
एम	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर)	२४८००.३३	२४८००.३३	२५११५.३३	२५२६२.३३	२५१५६.८३	२५२०९.८३	२५४०९.३३	२५४९३.३३	२५०५२.३३	२४८३१.८३	२५५४५.८३
एन	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती लिटर)	२४.८०	२४.८०	२५.१०	२५.३०	२५.२०	२५.२०	२५.४०	२५.४९	२५.०५	२४.८३	२५.५५

घाऊक / अर्धघाऊक / किरकोळ केरोसिन विक्रीचे दर दर्शविणारा तक्ता - १६/०४/२०१८ पासून (पुरवठा केंद्र पाकणी)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बारशी	पंढरपूर	मालवेंढा	सांगोला	मालशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
१.	घाऊक विक्रेते यांनी अर्धघाऊक विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२४०१२.८३	२४०१२.८३	२४३२७.८३	२४४७४.८३	२४३५९.३३	२४४२२.३३	२४६२१.८३	२४७०५.८३	२४२६४.८३	२४०४४.३३	२४७५८.३३
२.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२४३२७.८३	२४३२७.८३	२४६४२.८३	२४७८९.८३	२४६७४.३३	२४७३७.३३	२४९३६.८३	२५०२०.८३	२४५७९.८३	२४३५९.३३	२५०७३.३३
३.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती २०० लिटर)	४८६५.५७	४८६५.५७	४९२८.५७	४९५७.९७	४९३४.८७	४९४७.४७	४९८७.३७	५००४.१७	४९१५.९७	४८७१.८७	५०१४.६७
४.	किरकोळ विक्रेते यांनी ग्राहकांना विक्री करावयाचे दर (प्रती लिटर)	२४.८०	२४.८०	२५.१०	२५.३०	२५.२०	२५.२०	२५.४०	२५.४९	२५.०५	२४.८३	२५.५५
५.	घाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेत्यांना थेट वाटप केलेस शासन जमा करावयाची रक्कम (प्रती के. एल.)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००

प्रवीण साळुंखे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २३ एप्रिल २०१८.

आदेश-(X-3479-90)

क्रमांक-२०१८/कार्या-२१/४४/केरोसिन/प्र.क्र./४६/कावि-१५४/सन २०१८.-ज्याअर्थी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, महाप्राष्ट शासन यांचेकडील पत्र क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र-१/ना.पु.२७, मुंबई यांनी दिनांक ७ एप्रिल २०१८ पासून केरोसिनचे सुधारित आलेले एक्स डेपो दरबाबतचे विवरणपत्र शासनास कळविले आहे. त्यानुसार शासनाने दिनांक १ एप्रिल २०१८ पासून केरोसिनचे एक्स डेपो दर सुधारित करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी असे कळविले आहे. शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र.१६१/ना.पु.२७ दिनांक १ एप्रिल २०१८ नुसार डिझेल दरवाढीच्या अनुषंगाने केरोसिनच्या वाहतुक दरामध्ये १ एप्रिल २०१८ पासून निश्चित केली आहे. शासनाकडील पत्र क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र.६७/ना.पु.२७ दि. ५ जुलै २०१७ अन्वये राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविलेनुसार दिनांक १ जुलै २०१७ पासून केरोसिनच्या सुधारित एक्स डेपो दर, त्यानुसार केरोसिनचे घाऊक, किरकोळ विक्री दर निश्चित करताना ३ मूल्यवर्धित कराएवजी ५ % वस्तू व सेवा कर (GST) आकारून निश्चित करण्यात यावेत असे कळविणेत आले होते. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१६/प्र.क्र/२९८/ना.पु.२७, दिनांक १५ सप्टेंबर २०१७ अन्वये घाऊक केरोसिन पुरवानाधारकांचे कमिशन सुधारित केले आहे.

त्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ ते १० नुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसिनचे सुधारित एक्स-ड्रेपो दराच्या अनुषंगाने घाऊक वितरकाचे कमिशन, गळती व इतर खर्च, प्रचलित वाहतुक दर, लागू असलेले अर्धघाऊक वितरकाचे कमिशन, किरकोळ विक्रेत्याचे कमिशन, प्रकरणपरत्ये वस्तु व सेवा कर, घाऊक स्तरावरील द्यावयाचा पूर्णांकाचा लाभ व इतर अनुषंगिक बाबी विचारात घेऊन, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसिनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तत्काळ आदेश निर्मित करणेत यावेत व त्याची एक प्रत शासनास पाठविणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.

त्याअर्थी, मी, जिह्वा पुरवठा अधिकारी, सोलापूर मला प्रदान करणेत आलेल्या अधिकाराचा वापर करून असा आदेश देतो की, दिनांक १६ एप्रिल २०१८ पासून घरगुती वापराच्या केरोसिनचे सुधारित दर सोबतच्या जोडपत्र अ व ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करणेत येत आहे. तरी त्याप्रमाणेच्या सुधारित दराची त्वरित अंमलबजावणी करणेत यावी.

जोडपत्र अ

घाऊक (एजंट) तें किरकोळ विक्रेताआसें दोनच टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

[illegible]

जोडपत्र अ -- चालू
घाऊक (एजंट) ते किरकोळ विक्रेता असे दोनच टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बारशी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (डी (iii) च्या ५ %)	८२.४५	८२.४५	९७.९५	१०४.४५	९८.९५	१०२.४५	१११.९५	११४.९५	९४.९५	८४.४५	११८.४५
एफ	एकूण (सी + डी + इ)	२३७४२.४५	२३७४२.४५	२४०६७.९५	२४२०४.४५	२४०८८.९६	२४१६२.४५	२४३६१.९६	२४४४५.९६	२४००४.९६	२३७८४.४६	२४४९८.४५
एफ १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत किंमत रुपये (एफ-बी-इ)	२२६११.८६	२२६११.८६	२२९२१.८६	२३०५१.८६	२२९४१.८६	२३०११.८६	२३२०१.८६	२३२८१.८६	२२८६१.८६	२२६५१.८६	२३३३१.८६
जी	किरकोळ / हॉकर्स विक्रेत्याचे कमिशन	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
एच	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
आय	किरकोळ विक्री दर (रु. प्रती. कि. ली) (एफ + जी (iii) + एच	२४२१४.९५	२४२१४.९५	२४५४०.४५	२४६७६.९५	२४५६१.४५	२४६३४.९५	२४८३४.४६	२४९१८.४६	२४४७७.४६	२४२५६.९६	२४९७०.९५
जे	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर) (आय / १०००)	२४.२१	२४.२१	२४.५४	२४.६८	२४.५६	२४.६३	२४.८३	२४.९२	२४.४८	२४.२६	२४.९७
के	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती. लिटर)	२४.२०	२४.२०	२४.७०	२४.६०	२४.६०	२४.६०	२४.८०	२४.९०	२४.५०	२४.३०	२५.००

जोडपत्र ब

घाऊक (एजंट) अर्धाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ केरोसिन दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बारशी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
अंतर = डेपो ते तालुका मुख्यालय अंतर वजा (RTD) १३०-१००=३०	वाहतूक दर (पूर्वीचा दर + वाढ) (रुपयात)	३.१३	३.१३	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.१३	३.१३	३.१३
IV = १०.७.२०१३ चा वाहतूक खर्च		२५५.११	२५५.११	४६८.७९	५५३.३५	४८४.३३	५२२.७५	६५०.२५	७३१.८५	४२२.१७	२७७.१३	७४१.१५
ए	एक्स डेपो दर (रुपये प्रति, कि. ली.)	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४	२०९६२.८४
बी	वस्तु व सेवा कर (GST) @ ५%	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४	१०४८.१४
सी	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८	२२०१०.९८
डी	(i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३
(ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक टुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण मत्ता		९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००	९९.००
(iii) वाहतूक खर्च (अडिच लागू असेल तेथे जकात)		४०६.९०	४०६.९०	६६१.२६	७७२.५०	६७९.८०	७३५.४२	८८९.९२	९५०.४०	६१३.४८	४३८.२०	१००३.८६
(iv) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबीचा खर्च २५ %		६३.७८	६३.७८	११७.२०	१३८.३४	१२१.०८	१३०.६९	१६२.५६	१८२.९६	१०५.५४	६९.२८	१८५.२९
(v) पथकर (Roll Tax)		७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००
(vi) घाऊक वितरकांना पुर्णकाचा लाभ		०.५१	०.५१	२.७३	०.३५	०.३१	५.०८	८.७१	७.८३	२.१७	३.७१	२.४४
(vii) एकूण किंमत वाढ (डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v) + डी (vi))		१६४९.०२	१६४९.०२	१९५९.०२	२०८९.०२	१९७९.०२	२०४९.०२	२२३९.०२	२३१९.०२	१८९९.०२	१६८९.०२	२३६९.०२
एकूण (सी + डी)		२३६६०.००	२३६६०.०२	२५९७०.००	२४१००.००	२३९९०.००	२४०६०.००	२४२५०.००	२४३३०.००	२३९१०.००	२३७००.००	२४३८०.००

जोडपत्र ब-- चालू

घाऊक (एजंट) अर्धघाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी हॅटसह किरकोळ केरोसीन दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर	दक्षिण	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (डी (iii) च्या %)	८२.४५	८२.४५	९७.९५	१०४.४५	९८.९५	१०२.४५	१११.९५	११५.९५	९४.९५	८४.४५	११८.४५
एफ	एकूण (सी + डी + इ)	२३७४२.४५	२३७४२.४५	२४०६७.९५	२४२०४.४५	२४०८८.९६	२४१६२.४५	२४३६१.९६	२४४४५.९६	२४००४.९६	२३७८४.४६	२४४९८.४५
एफ १	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२३७४२.४५	२३७४२.४५	२४०६७.९५	२४२०४.४५	२४०८८.९६	२४१६२.४५	२४३६१.९६	२४४४५.९६	२४००४.९६	२३७८४.४६	२४४९८.४५
जी	अर्धघाऊक विक्रेत्याचे कमीशन											
	(अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढ)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००
एच	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी च्या ५ %)	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००
आय	एकूण (एफ + जी + एच)	२४०५७.४५	२४०५७.४५	२४३८२.९५	२४५१९.४५	२४४०३.९६	२४४७७.४५	२४६७६.९६	२४७६०.९६	२४३१९.९६	२४०९९.४६	२४८१३.४५
आय १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२४०५७.४५	२४०५७.४५	२४३८२.९५	२४५१९.४५	२४४०३.९६	२४४७७.४५	२४६७६.९६	२४७६०.९६	२४३१९.९६	२४०९९.४६	२४८१३.४५
जे	किरकोळ / हॉकर्स विक्रेत्याचे कमीशन	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
के	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
एल	किरकोळ विक्री दर (रु. प्रती. कि. ली.)	२४५२९.९५	२४५२९.९५	२४८५५.४५	२४९९१.९५	२४८७६.४६	२४९४९.९५	२५१४९.४६	२५२३३.४६	२४७२२.४६	२४५७१.९६	२५२८५.९५
एम	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर)(एल/१०००)	२४.५३	२४.५३	२४.८६	२४.९९	२४.८८	२४.९५	२५.१५	२५.२३	२४.७९	२४.५७	२५.२९
एन	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती लिटर)	२४.५०	२४.५०	२४.९०	२५.००	२४.९०	२५.००	२५.२०	२५.२०	२४.८०	२४.६०	२५.३०

घाऊक / अर्धघाऊक / किरकोळ केरोसिन विक्रीचे दर दरविणारा तक्ता - १६/०४/२०१८ पासून (पुरवठा केंद्र पाकणी)

अ. क्र.	बाब	उत्तर	दक्षिण	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
१.	घाऊक विक्रेते यांनी अर्धघाऊक विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२३७४२.४५	२३७४२.४५	२४०६७.९५	२४२०४.४५	२४०८८.९६	२४१६२.४५	२४३६१.९६	२४४४५.९६	२४००४.९६	२३७८४.४६	२४४९८.४५
२.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२४०५७.४५	२४०५७.४५	२४३८२.९५	२४५१९.४५	२४४०३.९६	२४४७७.४५	२४६७६.९६	२४७६०.९६	२४३१९.९६	२४०९९.४६	२४८१३.४५
३.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती २०० लिटर)	४८११४.९	४८११४.९	४८७६.५९	४९०३.८९	४८८०.७९	४८९५.४९	४९३५.३९	४९५२.१९	४८६३.९९	४८१९.८९	४९६२.६९
४.	किरकोळ विक्रेते यांनी ग्राहकांना विक्री करावयाचे दर (प्रती लिटर)	२४.५०	२४.५०	२४.९०	२५.००	२४.९०	२५.००	२५.२०	२५.२०	२४.८०	२४.६०	२५.३०
५.	घाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेत्यांना थेट वाटप केलेस शासन जमा करावयाची रक्कम (प्रती के. एल.)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००

प्रवीण साळुंखे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर.

सोलापूर, १३ एप्रिल २०१८.

आदेश-(१-४०८१-८४)

क्रमांक-२०१८/कार्या-२१/४४/केरोसिन/प्र.क्र./४६/कावि-२२६/सन २०१८. —ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु.२७ दिनांक १४ मे २०१८ अन्वये यापुढे केरोसिनचे सुधारित दर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कळविण्याबाबत राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग, यांना शासनाने कळविले आहे. राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र, यांचेकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्या आधारे केरोसिनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी व त्याची एक प्रत शासनास पाठवावी असे कळविले आहे. राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र, मुंबई यांचेकडील दिनांक २५ मे २०१८ च्या ई-मेल द्वारे दिनांक १६ मे २०१८ पासून केरोसिनचे सुधारित करण्यात आलेले एक्स-डेपो दर कळविले आहेत. केरोसिनच्या सुधारित एक्स डेपो दराबाबतचे विवरणपत्र सोबत जोडले आहे. त्यानुसार आता दिनांक १६ मे २०१८ पासून केरोसिनचे एक्स डेपो दर सुधारित करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी असे कळविले आहे. शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१८/प्र.क्र.१६१/ना.पु.२७ दिनांक १ एप्रिल २०१८ नुसार डिझेल दरवाढीच्या अनुषंगाने केरोसिनच्या वाहतुक दरामध्ये १ एप्रिल २०१८ पासून निश्चित केलेली आहे. शासनाकडील पत्र क्र. रॉकेल-२०१७/प्र.क्र.६७/ना.पु.२७ दि. ५ जुलै २०१७ अन्वये राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविलेनुसार दिनांक १ जुलै २०१७ पासून केरोसिनच्या सुधारित एक्स डेपो दर, त्यानुसार केरोसिनचे घाऊक, किरकोळ विक्री दर निश्चित करताना ३ % मूल्यवर्धित कराएवजी ५ % वस्तू व सेवा कर (GST) आकारून निश्चित करण्यात यावेत असे कळविणेत आले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१६/प्र.क्र./२९८/ना.पु.२७, दिनांक १५ सप्टेंबर २०१७ अन्वये घाऊक केरोसिन पुरवणाऱ्यांकडे कमिशन सुधारित केले आहे.

त्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ ते १० नुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसिनचे सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने घाऊक वितरकाचे कमिशन, गळती व इतर खर्च, प्रचलित वाहतुक दर, लागू असेल तेथे अर्धघाऊक वितरकाचे कमिशन, किरकोळ विक्रेत्याचे कमिशन, प्रकरणपरत्वे वस्तु व सेवा कर, घाऊक स्तरावरील द्यावयाचा पूर्णाकाचा लाभ व इतर अनुषंगिक बाबी विचारात घेऊन, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसिनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तात्काळ आदेश निर्गमित करणेत यावेत व त्याची एक प्रत शासनास पाठविणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.

त्याअर्थी, मी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर मला प्रदान करणेत आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून असा आदेश देतो की, दिनांक १६ मे २०१८ पासून घरगुती वापराच्या केरोसिनचे सुधारित दर सोबतच्या जोडपत्र अ व ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करणेत येत आहे. तरी त्याप्रमाणेच्या सुधारित दराची त्वरित अंमलबजावणी करणेत यावी.

जोडपत्र अ

घाऊक (एजंट) ते किरकोळ विक्रेता असे दोनच टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ दर निश्चिती (१६-५-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	मंगळवेढा	सांगली	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
१	डेपो ते तालुका मुख्यालय अंतर (RTD) सह वाहतुक दर (पूर्वीचा दर + वाढ) (रुपयात)	१३०-१००=३०	१३०-१००=३०	२१४-१००=११४	२५०-१००=१५०	२२०-१००=१२०	२३८-१००=१३८	२८८-१००=१८८	३२०-१००=२२०	१९६-१००=९६	१४०-१००=४०	३३८-१००=२३८
२	IV = १०.७.२०१३ चा वाहतुक खर्च	३.१३	३.१३	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.१७	३.१३	२.९७
३	एक्स डेपो दर (रुपये प्रति, कि. ली.)	२५५.११	२५५.११	४६८.७९	५५३.३५	४८४.३३	५२२.७५	६५०.२५	७३१.८५	४२२.९७	२७७.९३	७४१.९५
४	वस्तु व सेवा कर (GST) @ ५%	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४	२१७९२.८४
५	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (९+बी)	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४	१०८५.६४
६	(i) घाऊक विक्रेत्याचे कमीशन	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८	२२७९८.४८
७	(ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक टुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण मत्ता	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३
८	(iii) वाहतुक खर्च (अधिक लागू असेल तेथे जाकात)	१९.००	१९.००	१९.००	१९.००	१९.००	१९.००	१९.००	१९.००	१९.००	१९.००	१९.००
९	(iv) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबीचा खर्च २५ %	४०६.९०	४०६.९०	६६१.२६	७७२.५०	६७९.८०	७३५.४२	८८९.९२	९५०.४०	६१३.४८	४३८.२०	१००३.८६
१०	(v) पथकर (Toll Tax)	६३.७८	६३.७८	११७.२०	१३८.३४	१२१.०८	१३०.६९	१६२.५६	१८२.९६	१०५.५४	६९.२८	१८५.२९
११	(vi) घाऊक वितरकांना पूर्णाकाचा लाभ	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००
१२	(vii) एकूण किंमत वाढ	३.०१	३.०१	५.२३	२.८५	२.८१	७.५८	१.२१	०.३३	४.६७	६.२१	४.५४
१३	(डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v) + डी (vi))	१६५१.५२	१६५१.५२	१९६१.५२	२०९१.५२	१९८१.५२	२०५१.५२	२२३१.५२	२३११.५२	१९०१.५२	१६९१.५२	२३७१.५२
१४	एकूण (सी + डी)	२४४५०.००	२४४५०.००	२४४६०.००	२४८९०.००	२४७८०.००	२४८५०.००	२५०३०.००	२५११०.००	२४७००.००	२४४९०.००	२५१७०.००

जोडपत्र ब-चावू
घाऊक (एजंट) अर्धघाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ करोसीन दर निश्चिती (१६-५-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (GST) @ ५ % (डी (iii) च्या ५ %)	८२.५८	८२.५८	९८.०८	१०४.५८	९९.०८	१०२.५८	१११.५८	११५.५८	९५.०८	८४.५८	११८.५८
एफ	एकूण (सी + डी + इ)	२४४३२.५८	२४४३२.५८	२४८५८.०८	२४९९४.५८	२४८७९.०८	२४९५२.५८	२५१४१.५८	२५२२५.५८	२४७९५.०८	२४४७६.५८	२५२८८.५८
एफ १	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२४४३२.५८	२४४३२.५८	२४८५८.०८	२४९९४.५८	२४८७९.०८	२४९५२.५८	२५१४१.५८	२५२२५.५८	२४७९५.०८	२४४७६.५८	२५२८८.५८
जी	अर्धघाऊक विक्रेत्याचे कमिशन											
	(अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढ)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००
एच	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी च्या ५ %)	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००
आय	एकूण (एफ + जी + एच)	२४८४७.५८	२४८४७.५८	२५०७३.०८	२५३०९.५८	२५१९४.०८	२५२६७.५८	२५४५६.५८	२५५४०.५८	२५११०.०८	२४८८९.५८	२५६०३.५८
आय १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२४८४७.५८	२४८४७.५८	२५०७३.०८	२५३०९.५८	२५१९४.०८	२५२६७.५८	२५४५६.५८	२५५४०.५८	२५११०.०८	२४८८९.५८	२५६०३.५८
जे	किरकोळ / हॉकर्स विक्रेत्याचे कमिशन	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
के	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तु व सेवा कर (GST) @ ५ % (जी (iii) च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
एल	किरकोळ विक्री दर (रु. प्रती. कि. ली.)	२५३२०.०८	२५३२०.०८	२५६४५.५८	२५७८२.०८	२५६६६.५८	२५७४०.०८	२५९२९.०८	२६०१३.०८	२५५८२.५८	२५३६२.०८	२६०७६.०८
एम	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर)(एल/१०००)	२५.३२	२५.३२	२५.६५	२५.७८	२५.६७	२५.७४	२५.९३	२६.०१	२५.५८	२५.३६	२६.०८
एन	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती लिटर)	२५.३०	२५.३०	२५.७०	२५.८०	२५.७०	२५.७०	२५.९०	२६.००	२५.६०	२५.४०	२६.१०

घाऊक / अर्धघाऊक / किरकोळ करोसीन विक्रीचे दर दर्शविणारा तक्ता - १६/०५/२०१८ पासून (पुरवठा केंद्र पाकणी)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
१.	घाऊक विक्रेते यांनी अर्धघाऊक विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२४५३२.५८	२४५३२.५८	२४८५८.०८	२४९९४.५८	२४८७९.०८	२४९५२.५८	२५१४१.५८	२५२२५.५८	२४७९५.०८	२४४७६.५८	२५२८८.५८
२.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२४८४७.५८	२४८४७.५८	२५०७३.०८	२५३०९.५८	२५१९४.०८	२५२६७.५८	२५४५६.५८	२५५४०.५८	२५११०.०८	२४८८९.५८	२५६०३.५८
३.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती २०० लिटर)	४९६९.५२	४९६९.५२	५०३४.६२	५०६९.९२	५०३८.८२	५०५३.५२	५०९१.३२	५१०८.१२	५०२२.०२	४९७७.९२	५१२०.७२
४.	किरकोळ विक्रेते यांनी ग्राहकांना विक्री करावयाचे दर (प्रती लिटर)	२५.३०	२५.३०	२५.७०	२५.८०	२५.७०	२५.७०	२५.९०	२६.००	२५.६०	२५.४०	२६.१०
५.	घाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेत्यांना शेट वाटप केलेस शासन जमा करावयाची रक्कम (प्रती के. एल.)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००

प्रवीण साळुंखे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २५ एप्रिल २०१८.

आदेश-(X-80८५-८८)

क्रमांक: २०१८/कार्या-२१/४अ/केरोसीन/प्र.क्र./४६/कावि-१८५/सन २०१८. —ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु.२७ दिनांक १४ मे २०१८ अन्वये अन्वये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत केरोसीनचे सुधारित एक्स-डेपो दराबाबत कळविले आहे. राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी दिनांक १ मे २०१८ पासून केरोसीनचे सुधारित करण्यात आलेले एक्स डेपो दराबाबतचे विवरणपत्र शासनास कळविले आहे. त्यानुसार शासनाने दिनांक १ मे २०१८ पासून केरोसीनचे एक्स डेपो दर सुधारित करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी असे कळविले आहे. शासन निर्णय क्रं. रॉकेल-२०१८/प्र.क्र.१६१/ना.पु.२७ दिनांक १ एप्रिल २०१७ नुसार डिझेल दरवाढीच्या अनुषंगाने केरोसीनच्या वाहतुक दरामध्ये १ एप्रिल २०१८ पासून निश्चिती केली आहे. शासनाकडील पत्र क्रं. रॉकेल-२०१७/प्र.क्र.६७/ना.पु.२७ दि. ५ जुलै २०१७ अन्वये राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविलेनुसार दिनांक १ जुलै २०१७ पासून केरोसीनच्या सुधारित एक्स डेपो दर, त्यानुसार केरोसीनचे घाऊक, किरकोळ विक्री दर निश्चीत करताना ३ % मूल्यवर्धित कराएवजी ५ % वस्तू व सेवा कर (GST) आकारून निश्चित करण्यात यावेत असे कळविणेत आले आहे.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१६/प्र.क्र./२९८/ना.पु.२७, दिनांक १५ सप्टेंबर २०१७ अन्वये घाऊक केरोसीन परवानाधारकांचे कनिश्चन सुधारित केले आहे.

त्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ ते १० नुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसिनचे सुधारित एक्स-ड्रेपो दराच्या अनुषंगाने घाऊक वितरकाचे कमिशन, गळती व इतर खर्च, प्रचलित वाहतूक दर, लागू असलेले अर्धघाऊक वितरकाचे कमिशन, किरकोळ विक्रेत्याचे कमिशन, प्रकरणपरत्ये वस्तू व सेवा कर, घाऊक स्तरावरील द्यावयाचा पूर्णाकाचा लाभ व इतर अनुषंगिक बाबी विचारात घेऊन, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसिनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तत्काळ आदेश निर्मित करणेत यावेत व त्याची एक प्रत शासनास पाठविणेबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत.

त्याअर्थी, मी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर मला प्रदान करणेत आलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून असा आदेश देतो की, दिनांक १६ मे २०१८ पासून घरगुती वापराच्या केरोसिनचे सुधारित दर सोबतच्या जोडपत्र अ व ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करणेत येत आहे. तरी त्याप्रमाणेच्या सुधारित दराची त्वरित अंमलबजावणी करणेत यावी.

जोडपत्र अ

घाऊक (एजंट) तें किरकोळ विक्रेता असे दोनच टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ दर निश्चिती (०१-५-२०१८ पासून)

[illegible]

घाऊक (एजंट) ते किरकोळ विक्रेता असे दोनच टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ दर निश्चिती (०१-५-२०१८ पासून)

जोडपत्र अ -- चालू

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बारशी	पंढरपूर	मंगळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (GST) @ ५ % (डी (iii) च्या ५ %)	८२.७०	८२.७०	९८.२०	१०४.७०	९९.२०	१०२.२०	१११.७०	११५.७०	९५.२०	८४.७०	११८.७०
एफ	एकूण (सी + डी + इ)	२४२७२.७०	२४२७२.७०	२४४९८.२०	२४७३४.७०	२४६१९.२१	२४६८२.२०	२४८८१.७१	२४९६५.७१	२४३१४.२१	२४३१४.७१	२५०२८.७०
एफ १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत											
	किंमत रुपये (एफ-बी-इ)	२३११६.८६	२३११६.८६	२३४२६.८६	२३५५६.८६	२३४४६.८६	२३५०६.८६	२३६९६.८६	२३७७६.८६	२३३६६.८६	२३८३६.८६	२३८३६.८६
जी	किरकोळ / हॉर्स विक्रेत्याचे कमिशन	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
एच	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तू व सेवा कर (GST) @ ५ % (सी (iii) च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
आय	किरकोळ विक्री दर (रु. प्रती. कि. ली)											
	(एफ + जी (iii) + एच	२४७४५.२०	२४७४५.२०	२५०७०.७०	२५२०७.२०	२५०९१.७१	२५१५४.७०	२५३५४.२१	२५४३८.२१	२५००७.७१	२४७८७.२१	२५५०१.२०
जे	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर) (आय / १०००)	२४.७५	२४.७५	२५.०७	२५.२१	२५.०९	२५.१५	२५.३५	२५.४४	२५.०१	२४.७९	२५.५०
के	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती. लिटर)	२४.८०	२४.८०	२५.१०	२५.२०	२५.१०	२५.२०	२५.४०	२५.४०	२५.००	२४.८०	२५.५०

जोडपत्र ब

घाऊक (एजंट) अर्धघाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ केरोसिन दर निश्चिती (०१-५-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बारशी	पंढरपूर	मंगळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
	अंतर = डेपो ते तालुका मुख्यालय अंतर वजा (RTD) १३०-१००=३०	१३०-१००=३०	१३०-१००=३०	२१४-१००=११४	२५०-१००=१५०	२२०-१००=१२०	२३८-१००=१३८	२८८-१००=१८८	३२०-१००=२२०	१९६-१००=९६	१४०-१००=४०	३३८-१००=२३८
	वाहतूक दर (पूर्वीचा दर + वाढ) (रुपयात)	३.१३	३.१३	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.०९	३.१३	३.१३	३.१३
ए	IV = १०.७.२०१३ चा वाहतूक खर्च	२५५.११	२५५.११	४६८.७९	५५३.३५	४८४.३३	५२२.७५	६५०.२५	७३१.८५	४२२.१७	२७७.१३	७४१.१५
बी	एक्स डेपो दर (रुपये प्रति, कि. ली.)	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४	२१४६२.८४
सी	वस्तु व सेवा कर (GST) @ ५%	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४	१०७३.१४
डी	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (ए+बी)	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८	२२५३५.९८
	(I) घाऊक विक्रेत्याचे कमिशन	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३
	(II) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिलिप्यासाठी असाधारण भत्ता	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००	१९९.००
	(III) वाहतूक खर्च (अधिक लागू असेल तेथे जकात)	४०६.९०	४०६.९०	६६१.२६	७७२.५०	६७९.८०	७३५.४२	८८९.९२	९५०.४०	६१३.४८	४३८.२०	१००३.८६
	(IV) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च २५ %	६३.७८	६३.७८	११७.२०	१३८.३४	१२१.०८	१३०.६९	१६२.५६	१८२.९६	१०५.५४	६९.२८	१८५.२९
	(V) पथकर (Toll Tax)	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००
	(VI) घाऊक वितरकांना पूर्णाकाचा लाभ	५.५१	५.५१	७.७३	५.३५	५.३१	०.०८	३.७१	२.८३	७.१७	८.७१	७.०४
	(VII) एकूण किंमत वाढ											
	(डी (I) + डी (II) + डी (III) + डी (IV) + डी (V) + डी (VI))	१६५४.०२	१६५४.०२	१९६४.०२	२०९४.०२	१९८४.०२	२०४४.०२	२२३४.०२	२३१४.०२	१९०४.०२	१६९४.०२	२३७४.०२
	एकूण (सी + डी)	२४१९०.००	२४१९०.००	२४५००.००	२४६३०.००	२४५२०.००	२४५८०.००	२४७७०.००	२४८५०.००	२४४४०.००	२४८३०.००	२४९१०.००

जोडपत्र ब-चालू
घाऊक (एजंट) अर्धघाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ केरोसिन दर निश्चिती (०१-५-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (GSA) @ ५ % (डी (iii) च्या %)	८२.७०	८२.७०	९८.२०	१०४.७०	९९.२०	१०२.२०	१११.७०	११५.७०	९५.२०	८४.७०	११८.७०
एफ	एकूण (सी + डी + इ)	२४२७२.७०	२४२७२.७०	२४५९८.२०	२४७३४.७०	२४६९९.२१	२४८८९.२०	२४८८९.७१	२४९६५.७१	२४५३५.२१	२४३९४.७१	२५०२८.७०
एफ १	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२४२७२.७०	२४२७२.७०	२४५९८.२०	२४७३४.७०	२४६९९.२१	२४८८९.२०	२४८८९.७१	२४९६५.७१	२४५३५.२१	२४३९४.७१	२५०२८.७०
जी	अर्धघाऊक विक्रेत्याचे कमिशन											
	(अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढ)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००
एच	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढीवर वस्तू व सेवा कर (GSA) @ ५ % (जी च्या ५ %)	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००
आय	एकूण (एफ + जी + एच)	२४५८७.७०	२४५८७.७०	२४९१३.२०	२५०४९.७०	२४८३४.२१	२४९९७.२०	२५१९६.७१	२५२८०.७१	२४८५०.२१	२४६२९.७१	२५३४३.७०
आय १	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२४५८७.७०	२४५८७.७०	२४९१३.२०	२५०४९.७०	२४८३४.२१	२४९९७.२०	२५१९६.७१	२५२८०.७१	२४८५०.२१	२४६२९.७१	२५३४३.७०
जे	किरकोळ / हॉकर्स विक्रेत्याचे कमिशन	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
के	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तू व सेवा कर (GSA) @ ५ % (जी (iii) च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
एल	किरकोळ विक्री दर (रु. प्रती. कि. ली.)	२५०६	२५०६	२५३६८.७०	२५५२२.२०	२५४०६.७१	२५४६९.७०	२५६६९.२१	२५७५३.२१	२५३२२.७१	२५१०२.२१	२५८९६.२०
एम	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर)(एल/१०००)	२५.०६	२५.०६	२५.३९	२५.५२	२५.४१	२५.४७	२५.६७	२५.७५	२५.३२	२५.१०	२५.८२
एन	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती लिटर)	२५.१०	२५.१०	२५.४०	२५.५०	२५.४०	२५.५०	२५.७०	२५.८०	२५.३०	२५.१०	२६.८०

घाऊक / अर्धघाऊक / किरकोळ केरोसिन विक्रीचे दर दर्शविणारा तक्ता - ०१/०५/२०१८ पासून (पुरवठा केंद्र पाकणी)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
१.	घाऊक विक्रेते यांनी अर्धघाऊक विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२४२७२.७०	२४२७२.७०	२४५९८.२०	२४७३४.७०	२४६९९.२१	२४८८९.२०	२४८८९.७१	२४९६५.७१	२४५३५.२१	२४३९४.७१	२५०२८.७०
२.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२४५८७.७०	२४५८७.७०	२४९१३.२०	२५०४९.७०	२४८३४.२१	२४९९७.२०	२५१९६.७१	२५२८०.७१	२४८५०.२१	२४६२९.७१	२५३४३.७०
३.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती २०० लिटर)	४९१७६.५४	४९१७६.५४	४९८२६.४४	५००९९.९४	४९८६.८४	४९९९.४४	५०३९.३४	५०५६.१४	४९७०.०४	४९२५.९४	५०६८.७४
४.	किरकोळ विक्रेते यांनी ग्राहकांना विक्री करावयाचे दर (प्रती लिटर)	२५.१०	२५.१०	२५.४०	२५.५०	२५.४०	२५.५०	२५.७०	२५.८०	२५.३०	२५.१०	२५.८०
५.	घाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेत्यांना शेट वाटप केलेस शासन जमा करावयाची रक्कम (प्रती के. एल.)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००

प्रवीण साळुंखे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर.

सोलापूर, १५ मे २०१८.

आदेश-(१-२९१५-१८)

क्रमांक-२०१८/कार्या-२१/४अ/केरोसीन/प्र.क्र./४६/कावि-१२८/सन २०१८. —ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु.२७ मुंबई, दिनांक २२ मार्च २०१८ अन्वये अन्वये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत केरोसीनचे सुधारित एक्स-डेपो दराबाबत कळविले आहे. राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी दिनांक १६ मार्च २०१८ पासून केरोसीनचे एक्स डेपो दर सुधारित करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करावी असे कळविले आहे. शासनाकडील पत्र क्र. रॉकेल-२०१७/प्र.क्र.६७/ना.पु.२७ दिनांक ५ जुलै २०१७ अन्वये राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी शासनास कळविलेनुसार दिनांक १ जुलै २०१७ पासून केरोसीनच्या सुधारित एक्स डेपो दर, त्यानुसार केरोसीनचे घाऊक, किरकोळ विक्री दर निश्चित करताना ३ % मूल्यवर्धित करावेजी ५ % वस्तू व सेवा कर (GST) आकारून निश्चित करण्यात यावेत असे कळविणेत आले आहे.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. रॉकेल-२०१६/प्र.क्र./२९८/ना.पु.२७, दिनांक १५ सप्टेंबर २०१७ अन्वये घाऊक केरोसीन परवानाधारकांचे कमिशन सुधारित केले आहे.

त्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भ क्र. १ ते १० नुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचे सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने घाऊक वितरकाचे कमिशन, गळती व इतर खर्च, प्रचलित वाहतूक दर, लागू असेल तेथे अर्धघाऊक वितरकाचे कमिशन, किरकोळ विक्रेत्याचे कमिशन, प्रकरणपरत्वे वस्तू व सेवा कर, घाऊक स्तरावरील द्यावयाचा पूर्णाकाचा लाभ व इतर अनुषंगिक बाबी विचारात घेऊन, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचे घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत तत्काळ आदेश निर्गमित करणेत यावेत व त्याची एक प्रत शासनास पाठविणेबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत.

त्याअर्थी, मी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर मला प्रदान करणेत आलेल्या अधिकारांचा वापर करून असा आदेश देतो की, दिनांक १६ मे २०१८ पासून घरगुती वापराच्या केरोसीनचे सुधारित दर सोबतच्या जोडपत्र अ व ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करणेत येत आहे. तरी त्याप्रमाणेच्या सुधारित दराची त्वरित अंमलबजावणी करणेत यावी.

जोडपत्र अ

घाऊक (एजंट) ते किरकोळ विक्रेता असे दोनच टप्पे आहेत त्या ठिकाणी व्हॅटसह किरकोळ केरोसीन दर निश्चिती (१६-३-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
	डेपो ते तालुका मुख्यालय अंतर (RTD) सह वाहतूक दर (पुर्वीचा दर + वाढ) (रुपयात)	१३०-१००=३०	१३०-१००=३०	२१४-१००=११४	२५०-१००=१५०	२२०-१००=१२०	२३८-१००=१३८	२८८-१००=१८८	३२०-१००=२२०	१९६-१००=९६	१४०-१००=४०	३३८-१००=२३८
ए	वाहतूक दर (पुर्वीचा दर + वाढ) (रुपयात)	२.९५	२.९५	२.९५	२.९५	२.९५	२.९५	२.९५	२.७९	२.९५	२.९५	२.७९
बी	IV = १०.७.२०१३ चा वाहतूक खर्च	२५५.११	२५५.११	४६८.७९	५५३.३५	४८४.३३	५२२.७५	६५०.२५	७३१.८५	४२२.९७	२७७.९३	७४१.९५
सी	एक्स डेपो दर (रुपये प्रति, कि. ली.)	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४	२०७१२.८४
डी	वस्तू व सेवा कर (GST) @ ५%	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४	१०३५.६४
	घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत (एनबी)	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८	२१७४८.४८
	(I) घाऊक विक्रेत्याचे कमिशन	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३	१००८.८३
	(II) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता	११.००	११.००	११.००	११.००	११.००	११.००	११.००	११.००	११.००	११.००	११.००
	(III) वाहतूक खर्च (अधिक लागू असेल तेथे जकात)	३८३.५०	३८३.५०	६२२.७४	७३७.५०	६४०.२०	६९२.५८	८३८.०८	८९२.८०	५७८.२०	४९३.००	९४३.०२
	(IV) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च २५ %	६३.७८	६३.७८	११७.२०	१३८.३४	१२१.०८	१३०.६९	१६२.५६	१८२.९६	१०५.५४	६९.२८	१८५.२९
	(V) पथकर (Toll Tax)	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००	७०.००
	(VI) घाऊक वितरकांना पूर्णाकाचा लाभ	६.४१	६.४१	३.७५	७.८५	२.४१	०.४२	३.०५	७.९३	-०.०५	१.४१	५.३८
	(VII) एकूण किंमत वाढ											
	(डी (I) + डी (II) + डी (III) + डी (IV) + डी (V) + डी (VI) + डी (VII))	१६३१.५२	१६३१.५२	१९२१.५२	२०५१.५२	१९४१.५२	२००१.५२	२१८१.५२	२२६१.५२	१८६१.५२	१६६१.५२	२३११.५२
	एकूण (सी + डी)	२३३८०.००	२३३८०.००	२३६७०.००	२३८००.००	२३६९०.००	२३७५०.००	२३९३०.००	२४०१०.००	२३६१०.००	२३४१०.००	२४०६०.००
इ	एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (GST) @ ५ % (डी (VII) च्या ५ %)	८१.५८	८१.५८	९६.०८	१०२.५८	९७.०८	१००.०८	१०९.०८	११३.०८	९३.०८	८३.०८	११५.५८

जोडपत्र ब-चावू
घाऊक (एजंट) अर्धघाऊक व किरकोळ विक्रेता असे तीन टप्पे आहेत त्या ठिकाणी हॅटसह किरकोळ केरोसीन दर निश्चिती (१६-४-२०१८ पासून)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
एफ	एकूण (सी + डी + इ)	२३४६९.५८	२३४६९.५८	२३४६६.०८	२३९०२.५८	२३७८७.०८	२३८५०.०८	२४०३९.०८	२४१२३.०८	२३७०३.०८	२३४९३.०८	२४१७५.५८
एफ १	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२३४६९.५८	२३४६९.५८	२३४६६.०८	२३९०२.५८	२३७८७.०८	२३८५०.०८	२४०३९.०८	२४१२३.०८	२३७०३.०८	२३४९३.०८	२४१७५.५८
जी	अर्धघाऊक विक्रेत्याचे कमिशन											
एच	(अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतीवाढ)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००
आय	अर्धघाऊक विक्रेत्यासाठी एकूण किंमतवाढीवर वस्तू व सेवा कर (GST) @ ५ % (जी च्या ५ %)	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००	१५.००
आय १	एकूण (एफ + जी + एच)	२३७७६.५८	२३७७६.५८	२४०८१.०८	२४२१७.५८	२४१०२.०८	२४१६५.०८	२४३५४.०८	२४४३८.०८	२४०१८.०८	२३८०८.०८	२४४९०.५८
जे	किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत	२३७७६.५८	२३७७६.५८	२४०८१.०८	२४२१७.५८	२४१०२.०८	२४१६५.०८	२४३५४.०८	२४४३८.०८	२४०१८.०८	२३८०८.०८	२४४९०.५८
के	किरकोळ / हॉकर्स विक्रेत्याचे कमिशन	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००	४५०.००
एल	किरकोळ विक्रेत्यासाठी एकूण किंमत वाढीवर वस्तू व सेवा कर (GST) @ ५ % (जी च्या ५ %)	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०	२२.५०
एम	किरकोळ विक्री दर (रु. प्रती लिटर)(एल/१०००)	२४२४९.०८	२४२४९.०८	२४५५३.५८	२४६९०.०८	२४५७४.५८	२४६३७.५८	२४८२६.५८	२४९१०.५८	२४४९०.५८	२४२८०.५८	२४६३३.०८
एन	१० पैशाच्या पटीत विक्री दर (प्रती लिटर)	२४.२५	२४.२५	२४.५५	२४.६९	२४.५७	२४.६४	२४.८३	२४.९१	२४.४९	२४.२८	२४.६६
		२४.३०	२४.३०	२४.६०	२४.७०	२४.६०	२४.६०	२४.८०	२४.९०	२४.५०	२४.३०	२५.००

घाऊक / अर्धघाऊक / किरकोळ केरोसिन विक्रीचे दर दशविणारा तक्ता - १६/०४/२०१८ पासून (पुरवठा केंद्र पाकणी)

अ. क्र.	बाब	उत्तर सोलापूर	दक्षिण सोलापूर	अक्कलकोट	बार्शी	पंढरपूर	माळवेढा	सांगोला	माळशिरस	माढा	मोहोळ	करमाळा
१.	घाऊक विक्रेते यांनी अर्धघाऊक विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२३४६९.५८	२३४६९.५८	२३४६६.०८	२३९०२.५८	२३७८७.०८	२३८५०.०८	२४०३९.०८	२४१२३.०८	२३७०३.०८	२३४९३.०८	२४१७५.५८
२.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती के. एल.)	२३७७६.५८	२३७७६.५८	२४०८१.०८	२४२१७.५८	२४१०२.०८	२४१६५.०८	२४३५४.०८	२४४३८.०८	२४०१८.०८	२३८०८.०८	२४४९०.५८
३.	घाऊक / अर्धघाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेते यांना विक्री करावयाचे दर (प्रती २०० लिटर)	४७५५.३२	४७५५.३२	४८९६.२२	४८४३.५२	४८२०.४२	४८३३.०२	४८७०.८२	४८८७.६२	४८०३.६२	४७६१.६२	४८९८.१२
४.	किरकोळ विक्रेते यांनी ग्राहकांना विक्री करावयाचे दर (प्रती लिटर)	२४.३०	२४.३०	२४.६०	२४.७०	२४.६०	२४.६०	२४.८०	२४.९०	२४.५०	२४.३०	२५.००
५.	घाऊक विक्रेते यांनी किरकोळ विक्रेत्यांना शेट वाटप केलेस शासन जमा करावयाची रक्कम (प्रती के. एल.)	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००	३००.००

श्रीमंत पाटोळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर.

सोलापूर, २२ मार्च २०१८.

परिशिष्ट १

महसूल अर्हता परीक्षा - ऑक्टोबर २०१७ अनुत्तीर्ण निकालपत्र

आदेश-(X-३४७)

क्रमांक/मह-१/आस्था-१(ई)/कावि/१४९६/सन २०१७. — आयुक्त पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालय, विधानभवन, पुणे-४११००१. दिनांक १० जानेवारी २०१८ विषय - महसूल अर्हता परीक्षा - ऑक्टोबर २०१७. लिपिक - टंकलेखक संवर्गातून अव्वल कारकून पदावरील पदोन्नतीसाठीचे महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम, १९९९ व तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीचे महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांनुसार मी, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे, पुणे विभागातील लिपिक - टंकलेखक व तलाठी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०१७ ची परीक्षा दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत घेण्यात आली आहे. सदर परिक्षेमध्ये खालील उमेदवारांना प्रथम संधीमध्ये सर्व विषयांमध्ये ५० % किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त झालेले उक्त नियमानुसार उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करीत आहे.

अ. क्र.	जिल्ह्याचा बँडक क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पेपर क्रमांक १ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक २ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ३ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ४ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ५ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ६ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ७ मध्ये मिळालेले गुण	शेरा
५० % गुण मिळाल्यावर उत्तीर्ण										
५५ गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण										
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
पुणे जिल्हा - लिपिक संवर्ग										
१	१	श्री. अघमे प्रकाश सुदर्शन	७२	७४	६८	५९	३५	५०	५८	अनुत्तीर्ण
२	४	श्री. धर्मापुरीकर नितेश धोंडिबा	५६	८०	५३	५८	३६	५४	५५	अनुत्तीर्ण
३	११	श्रीमती इंगोले ज्योती जर्नादिन	७०	६४	४०	५६	३७	५२	६०	अनुत्तीर्ण
४	१३	श्री. काळबांडे सदानंद सटवा	५४	६५	५०	४४	३४	४८	५४	अनुत्तीर्ण
५	१४	श्री. लिमये अजय मनिष	६१	६२	५५	४५	४३	५६	६१	अनुत्तीर्ण
६	१५	श्री. लोंढे उत्तम श्रीधर	७०	७०	६४	५०	३५	५१	५६	अनुत्तीर्ण
७	१६	श्री. माळवदे संदिप कांतीलाल	७२	६२	६२	५४	३७	५३	६४	अनुत्तीर्ण
८	१७	श्री. पवळे महेश साहेबराव	४७	५०	५२	४०	४१	५३	५२	अनुत्तीर्ण
९	१८	श्री. फाटक अस्मिता संजय	सूट	सूट	सूट	४३	३४	सूट	६२	अनुत्तीर्ण
१०	२३	श्रीमती शेख आफ्रिन सलीम	७२	५७	६४	४७	४३	७२	५४	अनुत्तीर्ण

महसूल अर्हता परीक्षा - ऑक्टोबर २०१७ अनुत्तीर्ण निकालपत्र

आदेश-(X-३४८-३४९)

अ. क्र.	जिल्ह्याचा बँक क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पेपर क्रमांक १ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक २ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ३ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ४ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ५ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ६ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ७ मध्ये मिळालेले गुण	शेरा
५० % गुण मिळाल्यावर उत्तीर्ण										
५५ गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण										
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
पुणे जिल्हा - तलाठी संवर्ग										
१	२६	श्री. गुळवे राहुल इंदाराम	५९	४३	५१	३५	सूट	सूट	सूट	अनुत्तीर्ण
सातारा जिल्हा - लिपिक संवर्ग										
१	२	श्री. भंडारे महेश्वर	७४	५०	५७	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	अनुत्तीर्ण
२	४	श्री. भोकरे कौस्तुभ हेमंत	७४	३३	६२	५८	५०	७१	५५	अनुत्तीर्ण
३	७	श्रीमती चोरट शुभांगी प्रकाश	५२	४७	६८	६२	५५	७६	३८	अनुत्तीर्ण
४	९	श्री. ढाकरे अमोल रामचंद्र	६३	५०	४६	६६	५६	८०	५४	अनुत्तीर्ण
५	११	श्री. धोंगडे गोकुळा भगवंता	७४	५३	६१	४२	४६	७८	५६	अनुत्तीर्ण
६	१४	श्री. इट्ठोने दशरथ व्यंकट	५८	४३	६५	६०	४७	७४	५२	अनुत्तीर्ण
७	१९	श्रीमती कुमरे नलिनी मोतीराम	५८	५१	६७	४१	५१	६९	४१	अनुत्तीर्ण
८	२०	श्री. महाडीक किशोर दत्तात्रय	६३	५०	३८	५७	सूट ऑक्टोबर २०१६	सूट एप्रिल २०१७	४८	अनुत्तीर्ण
९	२१	श्री. मांडोळे संदिप दिनेश	सूट ऑक्टोबर २०१६	सूट ऑक्टोबर २०१६	सूट ऑक्टोबर २०१६	४७	सूट ऑक्टोबर २०१६	सूट ऑक्टोबर २०१७	३८	अनुत्तीर्ण
१०	२५	श्री. नांगरे प्रविण धर्मराज	२०१६	२०१६	२०१६	४९	सूट ऑक्टोबर २०१६	सूट ऑक्टोबर २०१७	सूट ऑक्टोबर २०१७	अनुत्तीर्ण
११	२८	श्री. पोळ तुषार बजरंग	६३	४५	६६	४९	४१	६२	२०१६	अनुत्तीर्ण
१२	३२	श्रीमती साठे सुनिता भगवान	५५	४२	८६	६१	४३	७८	५३	अनुत्तीर्ण
१३	३४	श्री. शेडमाके राजू माणिकराव	६४	५०	४१	३७	४६	५४	४३	अनुत्तीर्ण
१४	३९	श्री. उकरडे सुरज सुभाष	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	४३	सूट ऑक्टोबर २०१६	सूट एप्रिल २०१७	४१	अनुत्तीर्ण

आदेश-(४-३५०-३५९)

अ. क्र.	जिल्ह्याचा बैठक क्र.	कर्मचाऱ्याचे नाव	पेपर क्रमांक १ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक २ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ३ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ४ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ५ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ६ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ७ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ८ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक ९ मध्ये मिळालेले गुण	पेपर क्रमांक १० मध्ये मिळालेले गुण	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११			
सातारा जिल्हा - तलाठी संवर्ग													
१	४२	श्री. अंमोरे ज्ञानेश्वर अच्युत	सूट एप्रिल २०१७	५२	सूट एप्रिल २०१७	३७	४१	सूट एप्रिल २०१७	३७	अनुत्तीर्ण			
२	४३	श्री. बारेला धवलसिंग खेमला	६६	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	४९	५४	सूट एप्रिल २०१७	५२	अनुत्तीर्ण			
३	४९	श्री. ढवण सचिन रामचंद्र	५८	सूट एप्रिल २०१७	गैरहजर	५१	३४	सूट एप्रिल २०१७	४१	अनुत्तीर्ण			
४	५०	श्री. गिते दिलीप शेषराव	६९	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	४९	५४	सूट एप्रिल २०१७	४२	अनुत्तीर्ण			
५	५२	श्री. जाधव अविनाश नारायण	५१	३१	३६	२८	३२	३१	१४	अनुत्तीर्ण			
६	५५	श्री. जाधव प्रशांत निवृत्ती	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	४७	४४	सूट एप्रिल २०१७	५४	अनुत्तीर्ण			
७	५६	श्री. जगताप संतोष सखाराम	५०	१९	५१	२३	३९	५३	३७	अनुत्तीर्ण			
८	५७	श्रीमती कदम लता शिवाजी	४४	३५	सूट एप्रिल २०१७	३५	४३	सूट एप्रिल २०१७	५२	अनुत्तीर्ण			
९	६०	श्रीमती कांबळे राखी ज्ञानदेव	गैरहजर	५१	५६	३५	गैरहजर	५६	गैरहजर	अनुत्तीर्ण			
१०	६२	श्री. कुंभार एकनाथ कालिदास	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	५०	२६	सूट ऑक्टोबर २०१७	सूट एप्रिल २०१७	गैरहजर	अनुत्तीर्ण			
११	६३	श्री. कुंभार संदिप रामचंद्र	५२	३५	६५	५२	४४	५६	५३	अनुत्तीर्ण			
१२	६४	श्रीमती लाड सुरेखा	६३	३५	४६	३३	३८	३७	३८	अनुत्तीर्ण			
१३	६५	श्रीमती लांडे सुरेखा ज्ञानदेव	७४	५०	६५	३९	५१	७१	४४	अनुत्तीर्ण			

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१४	६६	श्री. महापुरे अमोल साहेबराव	सूट एप्रिल २०१६	सूट एप्रिल २०१६	सूट एप्रिल २०१६	४२	सूट एप्रिल २०१६	सूट एप्रिल २०१६	सूट एप्रिल २०१६	
१५	६७	श्री. नाळे राहुल विष्णू	६७	४४	५८	४१	४४	६४	५१	अनुत्तीर्ण
१६	६८	श्री. पांचाळ अमोल अनंतराव	सूट एप्रिल २०१७	सूट ऑक्टोबर २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट ऑक्टोबर २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	३६	अनुत्तीर्ण
१७	७१	श्री. शेडोळकर अविनाश संजय	५४	४३	४३	५७	४७	६१	४३	अनुत्तीर्ण
१८	७३	श्रीमती शिर्के स्मिता विजय	५५	४४	५०	६३	५३	६४	४९	अनुत्तीर्ण

सांगली जिल्हा - लिपिक संवर्ग

१	४	श्रीमती गोरले प्रियंका गजानन	२६	७८	७०	५०	३९	५५	६२	अनुत्तीर्ण
२	५	श्री. गुरव सचिन जगन्नाथ	५०	५९	६९	४७	३६	४८	६२	अनुत्तीर्ण
३	६	श्री. प्रशांत भास्कर जडे	सूट एप्रिल २०१६	सूट एप्रिल २०१६	सूट एप्रिल २०१६	गैरहजर	गैरहजर	सूट ऑक्टोबर २०१५	सूट ऑक्टोबर २०१५	अनुत्तीर्ण
४	७	श्री. केसरे सागर दत्ता	५५	५०	६३	५५	३४	४४	५७	अनुत्तीर्ण
५	८	श्री. रमेश भिमराव काळे	सूट एप्रिल २०१७	सूट ऑक्टोबर २०१६	सूट एप्रिल २०१७	४७	३६	सूट ऑक्टोबर २०१६	सूट एप्रिल २०१७	अनुत्तीर्ण
६	९	श्री. विक्रम मारुती काटे	५०	५५	सूट एप्रिल २०१७	४०	३०	५३	५४	अनुत्तीर्ण
७	१३	श्रीमती पाटील रेश्मा रघुनाथ	५२	६४	६४	५१	५०	४३	५१	अनुत्तीर्ण
८	१४	श्री. पाटील अरविंद रघुनाथ	५१	५८	६४	४०	३३	४४	६२	अनुत्तीर्ण

सांगली जिल्हा - तलाठी संवर्ग

१	१८	श्रीमती आंबेकरी नूरजहाँ सिकंदर	४३	६०	७०	५२	३९	४९	६४	अनुत्तीर्ण
२	१९	श्री. बंडगर माळू विठ्ठल	४४	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	५९	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	अनुत्तीर्ण
३	२१	श्री. कांबळे विनोद मनोहर	४७	सूट एप्रिल २०१५	सूट एप्रिल २०१५	४५	सूट एप्रिल २०१५	सूट एप्रिल २०१५	सूट एप्रिल २०१५	अनुत्तीर्ण

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
४	२२	श्री. शिवशरण दत्तात्रय संतराम	सूट एप्रिल २०१५	सूट एप्रिल २०१५	सूट एप्रिल २०१५	४३	३२	सूट एप्रिल २०१५	सूट ऑक्टोबर २०१३	अनुत्तीर्ण
५	२३	श्री. तुकाराम रामचंद्र तेली	४२	४२	सूट ऑक्टोबर २०१६	३६	२५	सूट ऑक्टोबर २०१६	५३	अनुत्तीर्ण
६	२४	श्री. विशाल विष्णू उदगिरे	५५	२६	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	अनुत्तीर्ण
सोलापूर जिल्हा - लिपीक संवर्ग										
१	३	श्री. देवकांबळे विजय शिवाजी	६०	३७	६६	५५	५४	६१	६१	अनुत्तीर्ण
२	४	श्रीमती कोल्हे एस. एस.	६०	५३	६९	४३	४३	७३	६५	अनुत्तीर्ण
३	५	श्री. मुजावर एफ. एच.	४२	५७	६२	३४	४०	६२	५३	अनुत्तीर्ण
४	१०	श्री. शिंदे राजू रामदास	५६	५०	७१	४३	४४	६४	६३	अनुत्तीर्ण
५	११	श्री. वाळा व्ही. ए.	५८	५०	६०	४५	५१	७२	५९	अनुत्तीर्ण
सोलापूर जिल्हा - तलाठी संवर्ग										
१	१३	श्री. चाफेकर गजानन शंकरराव	५१	५०	६१	४१	४२	६१	६१	अनुत्तीर्ण
२	१५	श्री. करनाचे रमजान मोहदीन	५६	५०	७२	४४	४५	५२	५२	अनुत्तीर्ण
३	१६	श्री. कुंभार एस. एस.	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	७०	४६	सूट एप्रिल २०१७	६५	सूट एप्रिल २०१७	अनुत्तीर्ण
४	१८	श्री. मोटे चंद्रकांत मारुती	५०	४२	सूट एप्रिल २०१०	सूट एप्रिल ऑक्टोबर २००९	३९	५६	सूट एप्रिल ऑक्टोबर २००९	अनुत्तीर्ण
५	२०	श्री. रेळेकर नामदेव नारायण	गैरहजर	५०	६६	५३	५१	७६	६१	अनुत्तीर्ण
६	२१	श्री. सुर्यवंशी उमेश वसंतराव	४२	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	अनुत्तीर्ण
७	२२	श्री. सोळंके विशाल राधाकृष्ण	४८	४०	६८	५५	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	सूट एप्रिल २०१७	अनुत्तीर्ण

कोल्हापूर जिल्हा - लिपिक संवर्ग

१	१	श्री. आवळे मंदार उदय	५२	५०	४६	५४	३२	६७	४६	अनुत्तीर्ण
२	२	श्री. बारहाते दत्ता शेषराव	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	अनुत्तीर्ण
३	५	श्री. चौगले अमर बाजीराव	एप्रिल २०१३	३८	एप्रिल २०१३	एप्रिल २०१३	एप्रिल २०१३	४६	एप्रिल २०१३	अनुत्तीर्ण
४	९	श्री. धुळकाज महेश काशिनाथ	६३	६०	६८	३९	३३	६०	६०	अनुत्तीर्ण
५	१२	श्री. काजळे शिवाजी अशोकराव	एप्रिल २०१७	६३	एप्रिल २०१७	४३	ऑक्टोबर	ऑक्टोबर	ऑक्टोबर	अनुत्तीर्ण
६	१३	श्री. कांबळे सचिन अशोक	५०	५२	६१	४७	३९	२०१६	२०१६	अनुत्तीर्ण
७	१४	श्री. कांबळे स्वजील शिवाजी	६५	६८	६८	५६	३२	६४	५९	अनुत्तीर्ण
८	१५	श्री. खांडेकर वंदना संजय	५३	६७	६३	५०	३२	६३	५०	अनुत्तीर्ण
९	१८	श्री. कोळी विनायक पांडुरंग	६३	५१	६५	५१	३७	७१	५५	अनुत्तीर्ण
१०	१९	श्री. माळी राजेंद्र विष्णू	५५	५६	७३	४४	४०	६१	५७	अनुत्तीर्ण
११	२०	श्रीमती मुल्ला आपेशा गुलाब	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	अनुत्तीर्ण

कोल्हापूर जिल्हा - तलाठी संवर्ग

१	२८	श्री. भोसले धनंजय अशोक	एप्रिल २०१७	५७	एप्रिल २०१७	३८	ऑक्टोबर	एप्रिल	एप्रिल	अनुत्तीर्ण
२	३०	श्री. दामाडे सतिश कौतिक	ऑक्टोबर	५०	एप्रिल	४२	एप्रिल	ऑक्टोबर	२०१६	अनुत्तीर्ण
३	३१	श्री. घोडे चंद्रकुमार श्रीपती	२०१४	६६	२०१४	२०१४	२८	२०१३	२०१४	अनुत्तीर्ण
४	३३	श्री. कांबळे दिगंबर विष्णु	एप्रिल २०१६	ऑक्टोबर	एप्रिल २०१६	एप्रिल २०१७	एप्रिल	एप्रिल २०१७	गैरहजर	अनुत्तीर्ण
५	३४	श्री. खाडे प्रकाश महादेव	५२	२०१५	ऑक्टोबर	३७	एप्रिल	एप्रिल	एप्रिल	अनुत्तीर्ण
६	३६	श्री. माळी समीर संभाजी	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	अनुत्तीर्ण
७	३८	श्रीमती ओतारी भक्ती दिनेश	३७	५४	एप्रिल	२०१७	एप्रिल	एप्रिल	एप्रिल	अनुत्तीर्ण
८	४०	श्री. पाटील किशोर नामदेव	४३	६७	६६	४६	३९	५६	५३	अनुत्तीर्ण
९	४२	श्री. पाटील सागर बाळासो	गैरहजर	एप्रिल	एप्रिल	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	गैरहजर	अनुत्तीर्ण
१०	४३	श्री. रेगे महादेव सखाराम	६२	७०	२०१७	४०	३९	६२	६२	अनुत्तीर्ण

प्रताप जाधव,
उप आयुक्त, (महसूल),
पुणे विभाग, पुणे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांकडून

आदेश-(X-४०५६)

क्रमांक/पगह/कावि/आदेश/६२२/सन २०१८.-ज्याअर्थी, मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी पुणे जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदती संपणाऱ्या एकूण ९० ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक व एकूण २५८ ग्रामपंचायतीच्या एकूण ४५६ रिक्त पदांच्या पोट-निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याबाबतची आचारसंहिता दि. २३ एप्रिल २०१८ चे रात्री १२.०० वाजलेपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत पुणे जिल्ह्यातील निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात लागू करणेत आल्याचे कळविले आहे. तसेच सदरच्या निवडणुकांचे मतदान दिनांक २७ मे २०१८ रोजी होणार असून मतमोजणी दिनांक २८ मे २०१८ रोजी होणार आहे. सदर निवडणुकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने पुणे जिल्ह्यातील मतदान असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक २७ मे २०१८ रोजी मतदानाचे दिवशी व दिनांक २८ मे २०१८ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्राचे परीघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामध्ये सार्वजनिक सुरक्षिततेला व मालमतेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी तसेच मतदान व मतमोजणी केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरातील जागेचा इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी पुणे या आदेशान्वये क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ मधील अधिकारान्वये पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात दिनांक २७ मे २०१८ रोजी मतदानाचे दिवशी ते दिनांक २८ मे २०१८ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्राचे व मतमोजणी केंद्राचे परीघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामधील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यीक आस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवणेचे आदेश देत आहे.

सदरचा आदेश दिनांक २७ मे २०१८ रोजीचे ०० वाजलेपासून दिनांक २८ मे २०१८ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत म्हणजे मतदानाचे व मतमोजणीचे दिवशी संपूर्ण दिवस अंमलात राहील. या आदेशाची उल्लंघन करणारी व्यक्ती भा. द. संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक २३ मे २०१८ रोजी देण्यात आला आहे.

पुणे, २३ मे २०१८.

आदेश-(X-४०५५)

क्रमांक/पगह/कावि/आदेश/६२१/सन २०१८.-ज्याअर्थी, मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी पुणे जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदती संपणाऱ्या एकूण ९० ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणूक व एकूण २५८ ग्रामपंचायतीच्या एकूण ४५६ रिक्त पदांच्या पोट-निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याबाबतची आचारसंहिता दि. २३ एप्रिल २०१८ चे रात्री १२.०० वाजलेपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत पुणे जिल्ह्यातील निवडणूक व पोट-निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात लागू करणेत आल्याचे कळविले आहे. तसेच सदरच्या निवडणुकांचे मतदान

दिनांक २७ मे २०१८ रोजी होणार असून मतमोजणी दिनांक २८ मे २०१८ रोजी होणार आहे. सदर निवडणुकीचे मतदान व मतमोजणी होणार आहे.

आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारांचा /दारुगोळ्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे. तसेच शासनाकडील उपरोक्त नमुद पत्रामध्ये गठीत करणेत आलेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये जामीनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून त्यांचेकडे असलेल्या शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असलेल्या व्यक्ती इत्यादी बाबत पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पुणे यांनी सादर केलेल्या यादीवर छाननी समितीचे दि ८ मे २०१८ रोजीची बैठकीमध्ये चर्चा होऊन झालेल्या चर्चेप्रमाणे हवेली, पो. स्टेशन हद्दीतील ०३ लोणीकाळभोर पो.स्टे. हद्दीतील ०९, वेल्हा पो.स्टे हद्दीतील - ५८ लोणीकंद पो. स्टे, हद्दीतील - ००, भोर पो.स्टे हद्दीतील - ०५, सासवड पो.स्टे, हद्दीतील - ०६, जेजुरी पो. स्टे हद्दीतील -१९, राजगड पो. स्टे. हद्दीतील -२०, देहूरोड पो.स्टे हद्दीतील ००, पोंड पो.स्टे, हद्दीतील - ४१, तळेगाव दामाडे पो.स्टे हद्दीतील - ०१, तळेगाव एमआयडीसी पो. स्टे. हद्दीतील - ०२, लोणावळा शहर पो.स्टे. हद्दीतील - ००, लोणावळा ग्रामीण पो. स्टे, हद्दीतील - ०० वडगाव मावळ पो.स्टे. हद्दीतील - ०१, कामशेत पो. स्टे हद्दीतील - ०४, खेड पो. स्टे. हद्दीतील -०४, घोडेगाव पो. स्टे. हद्दीतील - २४, मंचर पो. स्टे. हद्दीतील -०२, चाकण पो.स्टे. हद्दीतील - ०५, आळंदी पो.स्टे. हद्दीतील - ००, जुन्नर पो. स्टे. हद्दीतील - ०१, ओतुर पो. स्टे. हद्दीतील - ०५, नारायणगांव पो. स्टे. हद्दीतील - ०३, आळेफाटा पो. स्टे. हद्दीतील - ०४, बारामती शहर पो. स्टे. हद्दीतील - ००, बारामती, तालुका पो. स्टे-हद्दीतील - २४, वालचंदनगर पो. स्टे. हद्दीतील - १३, भिगवण पो. स्टे. हद्दीतील ११, वडगाव निंबाळकर पो. स्टे. हद्दीतील - ४८, इंदापूर पो. स्टे. हद्दीतील -३१, दौंड पो. स्टे. हद्दीतील - ००, शिरूर पो. स्टे. हद्दीतील - २०, शिरापुर पो. स्टे. हद्दीतील - ०१, यवत पो. स्टे. हद्दीतील - १९, व राजणगांव पो. स्टे. हद्दीतील - ०३, असे एकूण ३६ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ४०८ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करून घेणे आवश्यक आहे, असे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी नमूद केले आहे. परंतु सदर यादीतील नमूद शस्त्रांची बेरीज केली असता ३८७ एवढी दिसून येत असलेने ३६ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ३८७ शस्त्रपरवाना धारकांकडील शस्त्र जमा करून घेणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी पुणे या आदेशान्वये क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील अधिकारान्वये पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी सादर केलेल्या यादीप्रमाणे व छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याप्रमाणे वरीलप्रमाणे एकूण ३६ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ३८७ शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे संबंधित पोलीस स्टेशनला जमा करणेचे आदेश देत आहे. सदर शस्त्र परवाना धारकांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र जमा करणेबाबतचा आदेश पोलीस विभागाने संबंधित शस्त्र परवाना धारकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वी बजावेत. शस्त्रपरवाना धारकांनी अशा आशयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब व कोणत्याही परिस्थितीत सात दिवसांचे आत शस्त्र जमा करावीत.

सदरचा आदेश पुणे ग्रामीण जिल्ह्यात दिनांक २८ मे २०१८ अखेर अंमलात राहिल तसेच दिनांक २८ मे २०१८ नंतर ७ दिवसांचे आत संबंधितांना त्यांचे परवान्यावरील शस्त्र परत करावेत. तसेच ज्या परवानाधारकांचे शस्त्र जमा करावयाचे आहे त्यांचे शस्त्र जमा करून ठेवण्याची योग्य ती व्यवस्था करावी. तसेच शस्त्रांना जमा कालावधीमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. शस्त्रे जमा करताना ज्या स्थितीत होती त्या स्थितीतच धारकास जमा कालावधीनंतर परत केली जातील याची दक्षता घ्यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भा. द. संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहिल.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक २३ मे २०१८ रोजी देण्यात आला आहे.

नवल किशोर राम,
जिल्हादंडाधिकारी पुणे.

पुणे, २३ मे २०१८.

आदेश-(x-११२)

संदर्भ - (२) तहसीलदार हवेली यांचेकडील पत्र क्र. फौज/कावि/२६७६/२०१७, दिनांक २/१२/२०१७

क्रमांक/पगक/कावि/७०५१/सन २०१७. —ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांजकडील क्रमांक रानिआ/ग्रापनि-२०१७/प्र.क्र.२१/का-८, दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ चे कार्यक्रमानुसार पुणे जिल्ह्यात मंगळवार दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार आहे.

ज्याअर्थी, संदर्भीय क्रमांक २ अन्वये तहसीलदार हवेली यांनी मौजे वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१८ करिता मंगळवार दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असलेबाबत कळविले आहे. त्याअर्थी, मी, सौरभ राव, जिल्हादंडाधिकारी, पुणे संदर्भीय क्रमांक ३ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे मंगळवार, दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी भरत असलेला आठवडा बाजार सदर मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी सदरचा आठवडा बाजार बंद करणे आवश्यक असलेने मंगळवार दिनांक २६ डिसेंबर २०१७ रोजी भरणारा आठवडे बाजार बंद करीत आहे. सदरचा आठवडे बाजार त्यापुढील (मंगळवार) आठवडे बाजाराच्या दिवशी पूर्ववत भरविण्यात यावा. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई मार्केट अँड फेअर अँक्ट १८६२ चे कलम ७ मधील तरतुदी अन्वये दंड व शिक्षेस पात्र राहिल.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी देण्यात आला आहे.

पुणे, १६ डिसेंबर २०१८.

आदेश-(x-२२०)

वाचले - (१) मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांजकडील पत्र क्र. वाहतूक शाखा/२०१७-१७३१ दिनांक १९/१२/२०१७.

(२) मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदी.

(३) मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ खालील अधिकारी प्रदान केलेले शासन गृह विभाग, यांचेकडील अधिसूचना क्र.एस.व्ही.ए.०५८९/सीआर-१०६०/टीआर-२, दि. १९/५/१९९०, addendum, दि. ३०/०९/२००२.

क्रमांक/पगह/कावि/७३३४/सन २०१७. —ज्याअर्थी, संदर्भीय क्र. १ अन्वये पौड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे भूगांव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील नियोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दिनांक २० डिसेंबर २०१७ ते दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी घेण्याचे निश्चित केले असलेने भूगावात वाहतूक कोंडी होवू नये म्हणून आयोजकांनी गावचे बाहेरून बाह्यवळण रस्ता तयार केलेला आहे. सदर बाह्यवळण रस्त्याचे मा. उपअभियंता

सार्वजनिक बांधकाम विभाग मुळशी यांनी पहाणी करून सदरचा रस्ता २० ते ३० कि. मी. वेगाने वाहतूक करण्यास योग्य असलेचे पत्राद्वारे पौड पोलीस स्टेशनला दिनांक १८ डिसेंबर २०१७ रोजी कळविलेले आहे.

ज्याअर्थी, मौजे भूगाव, ता. मुळशी, जिल्हा पुणे, येथील नियोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकांनी केलेल्या बाह्य वळण रस्त्यास उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुळशी यांनी पहाणी करून सदरचा रस्ता २० ते ३० किलोमीटर वेगाने वाहतूक करण्यास योग्य असलेचे कळविले असलेने सदर रस्त्याच्या कार्यक्रमास हजर राहणारे नागरीकांनी ताशी २० ते ३० किमी वेगाने वापर करणेबाबत अधिसूचना जारी करणेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, संदर्भीय क्र. ३ व ४ अन्वये मी, सौरभ राव, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मौजे भूगाव, ता. मुळशी, जि. पुणे येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजकांनी केलेल्या बाह्य वळण रस्त्यावरून २० ते ३० किमी वेगाने सदर कार्यक्रमास हजर राहणाऱ्या नागरीकांनी वापर करणेबाबत आदेश जारी करण्यात येत आहे.

सदरचा आदेश दिनांक २० डिसेंबर २०१७ ते दिनांक २४ डिसेंबर २०१७ पर्यंत अंमलात राहिल.

पुणे, २० डिसेंबर २०१७.

आदेश-(x-३६०८)

संदर्भ - (१) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे यांजकील जा. क्र. जिप/पंचा-५-७/८२/२०१८, दि. १७/२/२०१८.

क्रमांक/पगह/कावि/२९१०/सन २०१८. —ज्याअर्थी, ग्रामपंचायत मौजे कानगांव ता. दौंड, जिल्हा पुणे येथे दर बुधवारी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७६८/१, ६००० चौरस फुटामध्ये आठवडे बाजार भरविणेची विनंती केलेली होती.

ज्याअर्थी, संदर्भीय क्रमांक १ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी १) तहसीलदार दौंड, २) गटविकास अधिकारी दौंड, ३) तालुका आरोग्य अधिकारी दौंड, ४) कृषि उत्पन्न बाजार समिती दौंड, ५) उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ दौंड, ६) जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण ७) पोलीस निरीक्षक यवत ८) पणन संचालक, महाराष्ट्र राज्य यांचे ना-हरकत दाखले सादर केलेले आहेत. तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे केले प्रमाणपत्र पंचायत समिती दौंड व जिल्हा परिषद, पुणे यांजकडील स्थायी समिती सभेचा ठराव इ. कागदपत्रे सादर केलेली आहेत. त्याअनुषंगाने मौजे कानगांव ता. दौंड जि. पुणे मौजे कानगांव ता. दौंड, जि. पुणे येथे दर बुधवारी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७६८/१, ६००० चौरस फुटामध्ये आठवडे बाजार भरविणेस हरकत नसलेबाबत कळविले आहे.

त्याअर्थी, मी, सौरभ राव, जिल्हादंडाधिकारी, पुणे.मुंबई मार्केट अँड फेअर अँक्ट १८६२ चे कलम ५ अ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये ग्रामपंचायत मौजे कानगांव, ता. दौंड, जि. पुणे यांना मौजे कानगाव ता. दौंड, जि. पुणे येथे दर बुधवारी ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७६८/१, ६००० चौरस फुटामध्ये आठवडे बाजार भरविणेस मंजूरी देत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती मुंबई मार्केट अँड फेअर अँक्ट १८६२ चे कलम मधील तरतुद ७ अन्वये दंड व शिक्षेस पात्र राहिल.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक ५ एप्रिल २०१८ रोजी देणेत येत आहे.

सौरभ राव,
जिल्हादंडाधिकारी पुणे.

पुणे, ५ एप्रिल २०१८.

आदेश-(x-४०९०)

क्रमांक/पगह/कावि/३७९३/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पुणे यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील छायाचित्र करणारे व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, संस्था यांनी त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करणार असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलीस स्टेशनला ७ दिवस आधी कळवून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाची रितसर परवानगी घेणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे संदर्भित आदेश निर्गमित झालेले आहेत. नमूद आदेशाची मुदत दिनांक २ जून २०१८ रोजी संपलेली आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्वाचे धार्मिक स्थळे, धरणे केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असलेबाबत कळविण्यात आलेले आहे. यापूर्वी पुणे ग्रामीण हद्दीतील सासवड पोलीस स्टेशन हद्दीत श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरम्यान खाजगी कंपनीकडून छायाचित्रणाकरीता ड्रोन कॅमेराचा अनाधिकृत वापर झालेला आहे. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला कोणतीही पूर्व माहिती देण्यात आलेली नव्हती. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक सोहळे, लग्न समारंभ, राजकीय सभा यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा समावेश असतो अशा ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होवून दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता ड्रोन कॅमेराचा छायाचित्रणाकरिता वापर करणारे संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरत आहे. जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल.

तरी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील छायाचित्रण करणारे व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, संस्था यांनी त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करणार असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलीस स्टेशनला ७ दिवसांपूर्वी कळवून त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनची रितसर परवानगी घेणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.

त्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्वाचे धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असलेबाबत कळविण्यात आलेले आहे. याकरिता ड्रोन कॅमेराचा छायाचित्रणाकरिता वापर करणारे संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरत आहे. जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल, अशी माझी खात्री पटली आहे. यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी विक्रांत चव्हाण, अपर जिल्हादंडाधिकारी पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारित करित आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील व त्या अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील छायाचित्रण करणारे व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ड्रोन कॅमेरा वापरणारे यांनी त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करत असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलीस ठाण्यास कार्यक्रमाचेपूर्वी

७ दिवस आधी कळवून जिल्हाधिकारी कार्यालयाची रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.

सदर आदेशाप्रमाणे छायाचित्रण करणारे, व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, यांनी वरील प्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनकडे ७ दिवसात माहिती न दिल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिला असे प्रस्तुतचा आदेश दिनांक ३ जून २०१८ पासून दोन महिन्यांसाठी अंमलात राहील.

विक्रांत चव्हाण,

अपर जिल्हादंडाधिकारी पुणे.

पुणे, १ जून २०१८.

आदेश-(x-३३३१)

क्रमांक/पगह/कावि/२१८९/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण पुणे यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पुणे ग्रामीण जिल्ह्यातील छायाचित्र करणारे व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, संस्था यांनी त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करणार असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलीस स्टेशनला ७ दिवस आधी कळवून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाची रितसर परवानगी घेणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे संदर्भित आदेश निर्गमित झालेले आहेत. नमूद आदेशाची मुदत दिनांक १ एप्रिल २०१८ रोजी संपलेली आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्वाचे धार्मिक स्थळे, धरणे केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असलेबाबत कळविण्यात आलेले आहे. यापूर्वी पुणे ग्रामीण हद्दीतील सासवड पोलीस स्टेशन हद्दीत श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरम्यान खाजगी कंपनीकडून छायाचित्रणाकरीता ड्रोन कॅमेराचा अनाधिकृत वापर झालेला आहे. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला कोणतीही पूर्व माहिती देण्यात आलेली नव्हती. पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक सोहळे, लग्न समारंभ, राजकीय सभा यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा समावेश असतो अशा ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होवून दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता ड्रोन कॅमेराचा छायाचित्रणाकरिता वापर करणारे संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरत आहे. जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल.

तरी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील छायाचित्रण करणारे व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, संस्था यांनी त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करणार असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलीस स्टेशनला ७ दिवसांपूर्वी कळवून त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनची रितसर परवानगी घेणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.

त्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनांनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेरा द्वारे टेहळणी

होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असलेबाबत कळविण्यात आलेले आहे. याकरिता ड्रोन कॅमेराचा छायाचित्रणाकरिता वापर करणारे संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरत आहे. जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल, अशी माझी खात्री पटली आहे. यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारित करीत आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील व त्या अंतर्गत पोलीस स्टेशन हद्दीतील छायाचित्रण करणारे व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ड्रोन कॅमेरा वापरणारे यांनी त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करत असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलीस ठाण्यास कार्यक्रमाचेपूर्वी ७ दिवस आधी कळवून जिल्हाधिकारी कार्यालयाची रितसर परवानगी घेणे बंधनकार आहे.

सदर आदेशाप्रमाणे छायाचित्रण करणारे, व्यावसायिक, खाजगी व्यक्ती, यांनी वरील प्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनकडे ७ दिवसात माहिती न दिल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिला असे प्रस्तुतचा आदेश दिनांक २ एप्रिल २०१८ पासून दोन महिन्यांसाठी अंमलात राहील.

पुणे, ३१ मार्च २०१८.

आदेश-(X-३०२५)

क्रमांक/पगह/कावि/२०१/सन २०१८.—ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र राज्यातील मार्च २०१८ ते मे २०१८ या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट-निवडणुकांची घोषणा केलेली असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या एकूण ३७ ग्रामपंचायतीकरीता सार्वत्रिक निवडणुकांचा व २७४ ग्रामपंचायतीमधील एकूण ५७६ रिक्त पदांच्या पोट-निवडणूकांचा समावेश असून याबाबतची आचार संहिता दिनांक २२ जानेवारी २०१८ चे रात्री १२.०० वाजलेपासून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अमलांत आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक व पोट-निवडणूक शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे / दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये. मानवी जिवीत हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये. सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा / हत्यारांचा / दारुगोळांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने परवान्यावरील शस्त्रे / अग्नीशस्त्रे जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेणेस प्रतिबंध करणे आवश्यक आहे अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी मी, राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सार्वत्रिक व पोट-निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सदर आदेशाच्या दिनांकापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत

स्वतःजवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे / हत्यारे दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई करीत आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी / कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळणेत येत आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकेची / संस्थांची / अधिकाऱ्यांचेवर राहिल.

सदरचा आदेश दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ वाजेपर्यंत अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहिल.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी शिक्क्यानिशी आज दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ रोजी देणेत येत आहे.

पुणे, ५ फेब्रुवारी २०१८.

आदेश-(X-३०२४)

क्रमांक/पगह/कावि/१९९९/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पुणे, यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पुणे ग्रामीण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत कॅन्टोमेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायीकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणारे वाहनाबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात ७ दिवसांचे आत कळविणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे संदर्भीय आदेश निर्गमित झाले आहेत. नमूद आदेशाची मुदत दि. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात असून वाहन दुरुस्त करणारे दुकानातुन असा व्यवसाय करणारे व्यावसायिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे शहर हद्दीतील फरासखाना पोलीस स्टेशन परिसरात बॉम्बस्फोट मध्ये सातारा जिल्ह्यातील चोरीच्या मोटार सायकलीचा वापर करण्यात आलेला होता. अलिकडे होत असलेल्या अनेक दशहंतवादी कारवायांमध्ये सुद्धा चोरीच्या मोटारसायकलीचा सर्रास वापर होऊन अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांकडून चोरीच्या मोटारसायकली व इतर लहान मोठ्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत खरेदी विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसलेने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता असते. खरेदी विक्रीबाबत योग्य तपशील उपलब्ध नसलेने त्याचा गुन्हे उघडकीस येणेवर परिणाम होतो. यामुळे पोलीस स्टेशन हद्दीत जुनी वाहने खरेदी विक्रीबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला असणे आवश्यक आहे.

तरी पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनाबाबतची माहिती (वाहन क्रमांक. इंजिन चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेले ठिकाणाचा संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक ओळखपत्र, वाहनांचे आरसीटीसी बुक खरेदी करणाऱ्याचे नाव मूळ गावचा व सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व ओळखपत्र इ.) दर ०७ दिवसांनी स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असून

याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित करण्यास विनंती केलेली आहे.

उक्त अहवालात नमूद केलेप्रमाणे त्याची मुदत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (४) नुसार दोन महिन्यांहून अधिक काळ अमंलात राहणार नाही. तरी सदरबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश काढणेत यावे असे वाटते प्रस्तुतची टिपणी मान्य असलेस आदेशाचा प्रारूप यासोबत केलेला आहे त्यावर स्वाक्षरी होणेस विनंती आहे.

त्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री पटली आहे. यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारित करीत आहे.

सदर आदेशाप्रमाणे पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास असे व्यावसायिक हे भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिला असे दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ सदरचा आदेश आदेशाच्या दिनांकापासून २ महिने अस्तित्वात राहील.

पुणे, ८ फेब्रुवारी २०१८.

आदेश-(४-३०२३)

क्रमांक/पगह/कावि/१२००/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पुणे, यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पुणे ग्रामीण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत कॅन्टोमेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये राहणारे मालमत्ताधारकांनी त्यांचेकडील घरे / दुकाने / फ्लॅट तसेच फार्म हाऊसेस प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भाडेतत्वावर देणे पोट भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्याची भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात ७ दिवसाचे आत कळविण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित झाले आहेत. नमूद आदेशाची मुदत ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पुणे शहराला लागून असलेल्या हवेली, लोणीकाळभोर, लोणीकंद, चाकण, खेड, शिरापुर, आळंदी, तळेगाव दाभाडे, राजगड, पौड, लोणावळा शहर लोणावळा ग्रामीण, शिरूर रांजणगाव व ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती व फॉर्म हाऊस आहेत त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरीक नोकरी व्यवसाय व इतर कामानिमित्त येवून भाड्याने घरे / दुकाने / फ्लॅट घेवून राहात आहेत. परंतु यांचे बाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात येत नाही. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी घर भाड्याने देताना भाडेकरूची संपूर्ण माहिती घेवून ती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरते जेणेकरून दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.

दिनांक १३ जुलै २०१४ रोजी पुणे येथे झालेला बॉम्बस्फोट, दिनांक २ सप्टेंबर २०१४ रोजी पुणे परिसरातून व दिनांक ९ मे २०१५ रोजी तळेगाव दाभाडे येथून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या नक्षल व माओवादी संघटनेच्या सदस्यांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनांचा विचार करता भविष्यातील घातपाती कारवायांवर वेळीच प्रतिबंध करणे शक्य होईल याकरीता भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची माहिती पोलीस स्टेशनला असणे आवश्यक आहे.

तरी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायत कॅन्टोमेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये राहणारे मालमत्ता धारकांनी त्यांचेकडील घरे / दुकाने फ्लॅट तसेच फार्म हाऊसेस प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष भाडेतत्वावर देणे पोट भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्याची, भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास ७ दिवसाचे आत कळविण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित होणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काम करणारे लोकांना घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल करण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. जेणेकरून दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्याची मदत होवू शकेल. अशी माझी खात्री पटली आहे यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारित करीत आहे.

घरमालकांनी त्यांचे घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूची संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडे सादर करणे बंधनकारक करणेत येत आहे सदर आदेशाप्रमाणे भाडेकरू बाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास असे व्यावसायिक हे भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिला असे दिनांक ८ फेब्रुवारी २०१८ सदरचा आदेश आदेशाच्या दिनांकापासून २ महिने अस्तित्वात राहील.

पुणे, ८ फेब्रुवारी २०१८.

आदेश-(४-३६११)

क्रमांक/पगह/कावि/२१९०/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पुणे, यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पुणे ग्रामीण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत कॅन्टोमेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणारे वाहनाबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात ७ दिवसांचे आत कळविणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे संदर्भीय आदेश निर्गमित झाले आहेत. नमूद आदेशाची मुदत दि. ८ एप्रिल २०१८ रोजी संपत आहे.

ज्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात असून वाहन दुरुस्त करणारे दुकानातून

असा व्यवसाय करणारे व्यावसायिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे शहर हद्दीतील फरासखाना पोलीस स्टेशन परिसरात बॉम्बस्फोट मध्ये सातारा जिल्ह्यातील चोरीच्या मोटार सायकलीचा वापर करण्यात आलेला होता. अलीकडे होत असलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सुद्धा चोरीच्या मोटारसायकलींचा सर्रास वापर होऊन अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांकडून चोरीच्या मोटारसायकली व इतर लहान मोठ्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ज्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत खरेदी विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसलेने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता असते. खरेदी विक्रीबाबत योग्य तपशील उपलब्ध नसलेने त्याचा गुन्हे उघडकीस येणेवर परिणाम होतो. यामुळे पोलीस स्टेशन हद्दीत जुनी वाहने खरेदी विक्रीबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला असणे आवश्यक आहे.

तरी पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती (वाहन क्रमांक, इंजिन चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेले ठिकाणाचा संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक ओळखपत्र, वाहनांचे आरसीटीसी बुक खरेदी करणाऱ्याचे नाव मूळ गावचा व सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व ओळखपत्र इ.) दर ०७ दिवसांनी स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असून याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित करण्यास विनंती केलेली आहे.

त्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री पटली आहे. यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारित करीत आहे.

सदर आदेशाप्रमाणे पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास असे व्यावसायिक हे भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिला असे दिनांक ९ एप्रिल २०१८ सदरचा आदेश आदेशाच्या दिनांकापासून २ महिने अस्तित्वात राहील.

पुणे, ७ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३६१०)

क्रमांक/पगह/कावि/२१९१/सन २०१८. - ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पुणे यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पुणे ग्रामीण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत कॅन्टोमेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये राहणारे

मालमत्ताधारकांनी त्यांचेकडील घरे / दुकाने / फ्लॅट तसेच फार्म हाऊसेस प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भाडेतत्वावर देणे पोट भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्याची भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात ७ दिवसांचे आत कळविण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित झाले आहेत. नमूद आदेशाची मुदत ८ एप्रिल २०१८ रोजी संपत आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता पुणे शहराला लागून असलेल्या हवेली, लोणीकाळभोर, लोणीकंद, चाकण, खेड, शिक्रापूर, आळंदी, तळेगाव दाभाडे, राजगड, पौड, लोणावळा शहर लोणावळा ग्रामीण, शिरूर रांजणगाव व ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक वसाहती व फॉर्म हाऊस आहेत त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात परंप्रांतीय नागरीक नोकरी व्यवसाय व इतर कामानिमित्त येवून भाड्याने घरे / दुकाने / फ्लॅट घेवून राहात आहेत. परंतु यांचे बाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात येत नाही. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी घर भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती घेवून ती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरते जेणेकरून दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.

ज्याअर्थी, दिनांक १३ जुलै २०१४ रोजी पुणे येथे झालेला बॉम्बस्फोट, दिनांक २ सप्टेंबर २०१४ रोजी पुणे परिसरातून व दिनांक ९ मे २०१५ रोजी तळेगाव दाभाडे येथून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या नक्षल व माओवादी संघटनेच्या सदस्यांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनांचा विचार करता भविष्यातील घातपाती कारवायांवर वेळीच प्रतिबंध करणे शक्य होईल याकरीता भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची माहिती पोलीस स्टेशनला असणे आवश्यक आहे.

ज्याअर्थी, तरी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायत कॅन्टोमेंट बोर्ड इ. हद्दीमध्ये राहणारे मालमत्ता धारकांनी त्यांचेकडील घरे / दुकाने फ्लॅट तसेच फार्म हाऊसेस प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष भाडेतत्वावर देणे पोट भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्याची, भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास ७ दिवसांचे आत कळविण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित होणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने तेथे काम करणारे लोकांना घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल करण्यासाठी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. जेणेकरून दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी त्याची मदत होवू शकेल. अशी माझी खात्री पटली आहे यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी राजेंद्र मुठे अपर जिल्हादंडाधिकारी पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारित करीत आहे.

घरमालकांनी त्यांचे घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंची संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडे सादर करणे बंधनकारक करणेत येत आहे सदर आदेशाप्रमाणे भाडेकरू बाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास असे व्यावसायिक हे भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिला असे दिनांक ७ एप्रिल २०१८ सदरचा आदेश आदेशाच्या दिनांकापासून २ महिने अस्तित्वात राहील.

पुणे, ७ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३८९)

क्रमांक/पगक/एसआर/आदेश/सन २०१८.—ज्याअर्थी, तहसील हवेली व शिरूर येथील स्थानिक पोलीस उपअधिक्षक यांनी शासनास सादर केलेला गोपनीय अहवाल पाहता, सदर तालुक्यामध्ये दिनांक १ जानेवारी २०१८ ते २ जानेवारी २०१८ या दिवशी होत असलेल्या सामाजिक सभा / कार्यक्रम यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग अपेक्षित असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्रित येणार आहे. अशा वेळी समाजकंटकांढून समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफिती, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किंवा इंटरनेटद्वारे अथवा प्रसारमाध्यमे व अन्य सामाजिक माध्यमे (social media) इत्यादी द्वारे प्रसारित करून सामाजिक अस्थिरता निर्माण केल्या जाऊ शकतात.

त्याअर्थी, सदर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय म्हणून मी राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी पुणे, मला प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत शिरूर व हवेली तालुक्यातील भ्रमणध्वनीचे प्रक्षेपण, वहन इत्यादींवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे. सदर उक्त नमूद कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित मोबाईल कंपन्यांनी त्यांचे टॉवर्स सुरू ठेवणे व जॅमरशिवाय सुरू ठेवणे यावर प्रतिबंध घालीत आहे. टॉवर्स बंद केलेबाबत व आश्वयकतेनुसार जॅमर लावल्याबाबत, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित पोलीस उपअधिक्षक यांना देण्यात यावा. संबंधित मोबाईल कंपन्यांनी या आदेशानुसार कारवाई न केल्यास भारतीय दंड संहिता कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.

सदर आदेश माझे सही व शिक्क्यानिशी दिली असे. प्रस्तुत आदेश दिनांक १ जानेवारी २०१८ ते २ जानेवारी २०१८ चे २४.०० पर्यंत लागू राहील.

पुणे, १ जानेवारी २०१८.

आदेश-(x-३६०९)

क्रमांक/पगक/एसआर/आदेश/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी संदर्भीय पत्रान्वये पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये दिनांक १४ एप्रिल २०१८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणेत येणार आहे. दिनांक १८ एप्रिल २०१८ रोजी अक्षय तृतीयानिमित्त पारंपारिक शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

भामा आसखेड धरणातून पाणी नेणेकरिता पाईपलाईनचे काम चालू आहे त्यास स्थानिक बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. पुरंदर येथील नविन प्रस्तावित विमानतळावर स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. पुणे नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामकाज चालू असून त्यास स्थानिक बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. पुणे सातारा महामार्गावरील अतिक्रमण झालेल्या ठिकाणाचे सहा पदरीकरणाचे कामकाज चालू आहे. गावागावामध्ये यात्रा / उत्सव सुरू झालेले आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये इतर मागण्यांकरिता विविध पक्ष व संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, रास्ता रोको निदर्शने होत आहेत.

त्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चे आदेश जारी करणे आवश्यक असलेने वरील बाबी विचारात घेऊन पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी ००.१० पासून ते दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी २४.०० वा पर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा, कलम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल लागू केलेचा आदेश जारी करून त्याची राजपत्रात प्रसिध्दी होणेस सदर पत्रान्वये विनंती केलेली आहे. आणि,

ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे कामी The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII Of 1951) (Title Substituted For The Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेस व सबळ कारण आहे. आणि,

त्याअर्थी, मी राजेंद्र मुठे, अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे मला प्राप्त अधिकाराचा वापर करून व चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी ००.१० पासून ते दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी २४.०० वाजेपर्यंत १४ दिवसांसाठी खाली नमूद केलेली कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.

- अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे.
- ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमाव तयार करणे.
- क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
- ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढान्यांचे चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
- इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.
- फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.
- ग) ज्या योगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII Of 1951) (Title Substituted For The Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे.

The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII Of 1951) (Title Substituted For The Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक पुणे यांचे पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुका काढणेस बंदी घालीत आहे.

जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणाकरिता लागू राहणार नाही. वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार

नाही. सदरचे आदेशाच्या प्रती महत्वाच्या ठिकाणी चिकटवून ध्वनीक्षेपकांवर प्रक्षेपित करून योग्य ती प्रसिध्दी करावी.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII Of 1951) (Title Substituted For The Bombay Police Act, 1951) चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदर आदेश माझे सही व शिक्क्यानिशी दिलेला आहे.

राजेंद्र मुटे,

अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, ९ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३८३६)

क्रमांक/डीसीबी/२/प्र.क्र.१/आरआर/२५८८/आदेश/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी त्यांचेकडील पत्र क्र. जिविशा/प्रशासन/२०१८-२३४९, दिनांक १० एप्रिल २०१८ अन्वये सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत शांतता व सुरक्षितता राखणेसाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम ३७ (१) अ ते फ चे आदेश लागू करणे निकडीचे असलेचे माझे निदर्शनास आणून दिले आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (१) अ ते फ च्या आदेशाचा अंमल दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी रात्री २०.०० वा संपुष्टात आला आहे.

आणि ज्याअर्थी, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी रात्री २०.०० वाजलेपासून पुढे १५ दिवस महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (१) चे आदेश लागू करणेस गरजेचे असलेचे माझे मत बनले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (अ ते फ) अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून मी, संजय तेली, अपर जिल्हादंडाधिकारी सोलापूर, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यांचे हद्दीत (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) खालीलप्रमाणे वर्तन करणे दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी रात्री २०.०० वाजले पासून ते दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजी रात्री २०.०० पर्यंत मनाई करीत आहे.

अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, सुरे, काठी किंवा झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, आणणे दगड अगर तत्सम वस्तु, शस्त्रे हाताळणे, अगर त्याचा फेकून मारण्यासाठी उपयोग करणे.

क) कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे.

ड) व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.

ई) सार्वजनिक घोषणा करणे.

फ) असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती विरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा

होईल अशी सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करणे.

या हुकुमाचे खंड अ ते फ ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दिष्ट वस्तु हाताळल्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रा), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू पडणार नाहीत.

हा आदेश सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) अंमलात राहील. सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

पुणे, ११ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३८३७)

क्रमांक/डीसीबी/२/प्र.क्र.१/आरआर/२५८९/आदेश/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी त्यांचेकडील पत्र क्र. जिविशा/प्रशासन/२०१८-२३४२, दिनांक १० एप्रिल २०१८ अन्वये सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे यासाठी दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी रात्री २०.०० वाजले पासून पुढे १५ दिवस महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (३) चे आदेश लागू करणे निकडीचे असलेचे माझे निदर्शनास आणून दिले आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (३) च्या आदेशाचा अंमल दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी रात्री २०.०० वा संपुष्टात आला आहे.

आणि ज्याअर्थी, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधक कारवाई करणे सोईचे जावे यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी रात्री २०.०० वाजलेपासून पुढे १५ दिवस महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७ (३) चे आदेश लागू करणेस गरजेचे असलेचे माझे मत बनले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (३) अन्वये मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून मी, संजय तेली, अपर जिल्हादंडाधिकारी सोलापूर, सोलापूर ग्रामीण जिल्ह्यांचे हद्दीत (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजीचे रात्री २०.०० वाजले पासून ते दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजीच्या रात्री २०.०० पाच किंवा पाचाहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालत आहे.

हा हुकूम अत्यावश्यक सेवा, सरकारी कामकाज बजावणाऱ्या यंत्रणांना लागू होणार नाही. तसेच ज्या प्रकरणी जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रा), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी पूर्व परवानगी दिली आहे अशा यात्रास्थळे व तत्सम प्रकरणांपुरते लागू होणार नाही.

सदरचे आदेश हा माझ्या सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

संजय तेली,

अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर.

पुणे, ११ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३८१८)

वाचले : - (१) महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग शासन निर्णय क्र.

ध्वनीयप्र २००९/प्रक्र१२/०८/तां.क. १ दि. ५/९/२०१६.

(२) महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग शासन निर्णय क्र. ध्वनीयप्र २००९/प्रक्र१२/०८/तां. क. १ दि. २२/८/२०१७.

(३) पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कडील पत्र क्र.जिविशा/ ध्वनीक्षेपक वापर काल मर्यादा/२०१८-१३५० दि. २०-२-२०१८.

क्रमांक/गृह-१/कार्या-६/एमएजी-१/आरआर/आदेश/६०२/सन २०१८.-- ज्याअर्थी, वाचले क्र. १ व २ नुसार सन २०१८ मधील सण, उत्सव, समारंभासाठी शासनाने खालील प्रमाणे ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार विशिष्ट सण उत्सवासाठी ध्वनीची विहीत मर्यादा राखून कार्यक्रमासाठी सकाळी ६.०० वाजलेपासून रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देणेचे अधिकार दिलेले आहेत.

त्याअर्थी, मी जिल्हादंडाधिकारी सांगली, वाचले क्र. २ अन्वये प्राप्त झाले अधिकारानुसार व वाचले क्र. ३ पोलीस अधीक्षक, यांचे विनंती नुसार खालील नमुद केले सणासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत सवलत देणेत येत आहे.

१) शिवजयंती : १ दिवस

२) ईद-ए-मिलाद : १ दिवस

३) डॉ. आंबेडकर जयंती : १ दिवस

४) १ मे, महाराष्ट्र दिन : १ दिवस

५) गणपती उत्सव : ५ दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विसर्जन, नववा दिवस, अनंत चतुर्थी)

६) नवरात्री उत्सव : २ दिवस (अष्टमी व नवमी)

७) दिवाळी : १ दिवस (लक्ष्मीपूजन)

८) ख्रिसमस : १ दिवस

९) ३१ डिसेंबर : १ दिवस

वर नमुद केलेली सवलत घोषित शांतता क्षेत्रासाठी लागू असणार नाही. तरी घोषित शांतता क्षेत्रामध्ये ध्वनी प्रदुषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका हद्दीमध्ये आयुक्त, सांगली मिरज, कुपवाड शहर सांगली, उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली आणि ग्रामीण व शहरी भागामध्ये उप प्रादेशिक अधिकारी, जिल्हा प्रदुषण मंडळ सांगली व पोलीस अधीक्षक सांगली यांना प्राधिकृत करित आहे.

वि. ना. काळम,
जिल्हादंडाधिकारी सांगली.

सांगली, १९ मार्च २०१८.

आदेश-(x-३८४९)

क्रमांक/एमएजी/बंदी आदेश/एसआर/१३१/सन २०१८.--ज्याअर्थी, मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक

२७ मे २०१८ रोजी मतदान होणार आहे. तसेच तालुकेतील आमणापूर व विठ्ठलवाडी येथील राजकीय परिस्थिती पाहता, राजकीय संघर्ष होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक काळात स्थानिक प्रश्नांचे भांडवल करूनही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पलूस तालुकेतील आमणापूर व विठ्ठलवाडी येथील निवडणूक प्रक्रीया सुरळीतपणे पार पडावी, तालुकेत शांतता रहावी, तसेच तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी. या करीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून खालील कृत्यांना बंदी घालणे जरूरीचे आहे. अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी मी, राजेंद्र पोळ, तालुका कार्यकारी दंडाधिकारी, पलूस मला फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार पलूस तालुकेतील आमणापूर व विठ्ठलवाडी मधील सर्व मतदान केंद्राच्या इमारतीपासून १०० मिटर सभोवतालचे परिसरात / केंद्रावर खालील कृत्ये करणेस मनाई करित आहे.

१) मतदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीस प्रवेशास बंदी करणेत येत आहे.

२) सदर परिसरात घोषणाबाजी करणे, गर्दी करणे, स्पीकर लावणे, प्रचार करणे यास प्रतिबंध करणेत येत आहे.

३) दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटा-गटाने फिरणेस तसेच उभा राहणेस मनाई करणेत येत आहे.

४) सदर आवारात मोबाईल, पेजर, शस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, व्हिडीओ शुटींग करणे, कॅमेरा, या वस्तु घेऊन प्रवेश करणेस प्रतिबंध करणेत येत आहे.

सदरचा आदेश दिनांक २७ मे २०१८ रोजीचे सकाळी ७.०० वाजेपासून ते सायंकाळी १८.०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

राजेंद्र पोळ,
तालुका कार्यकारी दंडाधिकारी पलूस.

पलूस, २४ मे २०१८.

आदेश-(x-३०५६)

वाचले : - (१) मा. पोलीस अधीक्षक सांगली यांचेकडील जा.क्र.ईओडब्ल्यु/ ६५६/१७, दि. २८-१२-२०१७. रोजीचा अहवाल.

(२) मा. जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र.गृह-१/ कार्या-६/एमएजी/आरआर/१३३/१८. दिनांक २०/१/२०१८.

(३) पोलीस निरीक्षक आ.गु.शाखा सांगली यांचे पत्र जा.क्र.१७१/ १८ दिनांक ७/३/२०१८

(४) महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ मधील तरतुदी.

(५) महाराष्ट्र शासनाकडील आदेश क्र. संकिर्ण-२०१४/१२/ प्र.क्र.२१०/ई-१ दिनांक ३१ डिसेंबर २०१४.

क्रमांक/एमएजी/आरआर/७८६/आदेश/सन २०१८.--ज्याअर्थी, वाचले क्र. १ नुसार, मा. पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी श्री. बाजीराव दादोबा किल्लेदार राहणार जुना राजवाडा कोल्हापूर यांनी केले तक्रारीची चौकशी करून श्री. दिपक सखाराम कुलकर्णी व अन्य यांच्या डी. एस.

कुलकर्णी या उद्योग समुहाने कोल्हापूर येथे दैनिक सकाळ या वर्तमानपत्रामध्ये गुंतवणूकीबाबत जाहीरात प्रसिध्द केली होती. या उद्योग समुहामध्ये जेष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केल्यास १२५ टक्के व्याजदर देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार तक्रारदार व त्यांची पत्नी यांनी सदर उद्योग समुहाच्या डी. एस. कुलकर्णी अँड ब्रदर्स व डी. एस. के. प्रायव्हेट लि. या कंपनीमध्ये ठेव स्वरूपात सन २०१४ ते २०१७ या कालावधीमध्ये एकूण १२,५०,०००/- जमा केली आहे. त्यास अनुसरून एकूण ७,५०,०००/- इतके रुपयाचे व्याज मिळणे अपेक्षित असताना फक्त २५,०००/- रुपयाचे व्याज प्राप्त झाले असून याबाबत वारंवार मागणी करूनही त्यांनी यातील तक्रारदार फिर्यादी व त्यांचे पत्नीचे व्याजासह एकूण २०,००,०००/- मात्र इतक्या रक्कमेची फसवणूक केलेने आरोपी यांचेविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे त.गु.र.नं. ३७३/१७ दिनांक ९ नोव्हेंबर २०१७ अन्वये गुन्हा नोंद झालेला असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. आणि

ज्याअर्थी, यातील प्रस्तावीत आरोपी यांनी तक्रारदार फिर्यादीसह अन्य गुंतवणूकदारांची फसवणूक करून अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत. त्यामुळे मिरज तालुकेतील मालगांव येथील गट नं. २२४६/अ, २२६३/अ/१/१, २२४६/अ/२ + २२६३/ब, २२४६/अ/२+२२६३/ब/२, २२६२/१ ही मालमत्ता ठेविदारांचे गुंतवणूक रकमेचा वापर करून खरेदी केली असल्याने त्यावर गुंतवणूकदारांचा हक्क असलेने सदर मालमत्तेची एमपीआयडी कायद्यातील तरतुदीप्रमाणे जप्तीची कार्यवाही होणेबाबत मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी वाचले क्र. २ अन्वये केले विनंतीचे अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी प्रकरणी नियमानुसार कारवाई करणेबाबत सुचित केले आहे. तसेच, पोलीस अधीक्षक सांगली यांनीही याकामी नव्याने तपासणी करण्याची आवश्यकता नसून याकामी एमपीआयडी कायदा कलम ४ प्रमाणे कार्यवाही हावून अहवाल मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांना पाठविणेबाबत वाचले क्र. ३ अन्वये अहवाल दिलेला आहे.

त्याअर्थी, मी, उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मिरज, उपविभाग मिरज उक्त वाचले क्र. ४ व ५ अन्वये मला प्राप्त झाले अधिकारानुसार यातील प्रस्तावीत आरोपी नामे श्री. दिपक सखाराम कुलकर्णी व अन्य दोन यांच्या मालकीने नोंद असलेली मिरज, तालुकेतील मालगांव येथील गट नं. २२४६/अ, २२६३/अ/१/१, २२४६/अ/२+२२६३/ब, २२४६/अ/२+२२६३/ब/२, २२६२/१ ही मालमत्ता विशेषीत न्यायालयाकडून पुढील आदेश होईपर्यंत जप्त करून तहसिलदार मिरज यांना नमुद मिळकतीचे कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन हे नाव नोंद करून संबंधित धारकांचे नाव इतर हक्कात दाखल करणेचे आदेश पारित करित आहे.

डॉ. विकास खरात,

उपविभागीय अधिकारी व

उपजिल्हाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, १० एप्रिल २०१८.

आदेश-(x-४०७५)

क्रमांक/पोसहआ/कावसु/३६१३/सन २०१८.—ज्याअर्थी, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा-१ पुणे शहर, यांनी अहवालाद्वारे असे कळविले आहे की, पुणे शहरात जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना या मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलनाचे आयोजन करतात. शहर परिसरात ठिक-ठिकाणी महानगरपालिकांच्या वतीने अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कारवाईच्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संभव आहे. दिनांक

१७ मे २०१७ रोजीपासून मुस्लिम समाजाचा रमजान महिना चालू आहे, तसेच दिनांक ५ जून २०१८ रोजी जागतीक पर्यावरण दिन असून विविध ठिकाणी कार्यक्रम होतात. त्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस, आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे अंमल जारी करण्यास विनंती केली आहे. आणि

ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

त्याअर्थी, मी, रविंद्र कदम, पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर वर नमूद अ. नं. २ च्या आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुणे शहर पोलीस आयुक्तालय, कार्यक्षेत्रात दिनांक २ जून २०१८ रोजी ००.०१ वा पासून ते दिनांक १५ जून २०१८ रोजी २४.०० वा. पर्यंत १४ दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करित आहे.

अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.

ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

इ) मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालित आहे.

ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७(१) व (३) विरुद्ध वर्तन करणे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पुर्य परवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालित आहे.

जमावबंदीचे आदेश हे लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

सदरचे आदेशाची जाहीररित्या ठळक प्रसिध्दी करावी.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

रवींद्र कदम,

पोलीस सह-आयुक्त, (का.व.सु), पुणे शहर.

पुणे, २९ मे २०१८.

आदेश-(x-२७२५)

वाचले : - (२) मा. जिल्हाधिकारी सोा, पुणे यांच्या दिनांक १३-३-२०१८ रोजीच्या आढावा बैठकीतील दिलेले आदेशानुसार.

क्रमांक/फौज/कावि/५३७/सन २०१८. —ज्याअर्थी, वाचले २ अन्वये मावळ तालुक्यातील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेहेरगाव येथे दिनांक २३ मार्च २०१८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत श्री. एकविरा देवीयात्रा साजरी होणार आहे. त्याकरीता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोनातून फौजदारी प्रक्रिया, संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गतचे आदेश जारी करणे आवश्यक असलेने वरील बाबी विचारात घेवून एकविरा देवीयात्रा दिनांक २३ मार्च २०१८ रोजी ००.१० वाजले पासून ते २५ मार्च २०१८ रोजी २४.०० वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया, संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी रणजित देसाई, तालुका कार्यकारी दंडाधिकारी मावळ जि. पुणे मला प्राप्त अधिकाराचा वापर करून व फौजदारी प्रक्रिया, संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून श्री एकविरा देवीयात्रा कालावधीत (दिनांक २३ मार्च २०१८ रोजी ००.१० वाजले पासून ते २५ मार्च २०१८ रोजी २४.०० वाजेपर्यंत) श्री एकविरा देवी देवस्थान वेहेरगाव पासून ५०० मी. परिसरात ३ दिवसासाठी खालील नमूद केलेली कृत्य करणेस मनाई करीत आहे.

- कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य गडावर नेणे.
- शोभेची दारू, फटाके गडावर नेणे, गडावर फटाके वाजविणे.
- वाद्ये, ढोल, ताशे, ध्वनीक्षेपके, अथवा ध्वनी निर्माण करू शकणारी कोणतेही वस्तू बरोबर नेणे.
- एकाच प्रकारची व रंगाची कपडे / वेशभूषा परिधान करणे, विशेषतः टी शर्ट वापरणे. स्वतंत्र गट / जमाव निर्माण करणे, शांततेचा भंग करणे.
- गडावर शस्त्र / हत्यारे नेणे.
- वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. त्यांना लागू होणार नाही.
- या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती फौजदारी प्रक्रिया, संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

रणजित देसाई,

तालुका कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हा पुणे, मावळ.

पुणे (मावळ), २२ मार्च २०१८.

आदेश-(x-३८२०)

क्रमांक/कार्या-६/सूतगि/क्र.७७ अ/आ/२२६६/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७७ अ चे (१-अ) (ब-१) अन्वये प्रबोधनकार ठाकरे विणकर सहकारी सूतगिरणी मर्यादित, सोलापूर, जिल्हा सोलापूर या सहकारी सूतगिरणीच्या समितीवर हंगामी समिती सदस्य म्हणून मी, संजय मीणा, भा.प्र.से. संचालक, वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, नागपूर. मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७७ अ (दोन) व महाराष्ट्र शासन, कृषि व सहकार विभाग, मुंबई शासन निर्णय क्रमांक सीएसजी/१०७१/सी-३, दिनांक २२ मार्च १९७२ आणि महाराष्ट्र शासन सहकार व वस्त्रोद्योग विभागाचे, शासन आदेश क्रमांक सीएसएल-१४९३/१९६२/सीआर-४७/१५-सी, दिनांक ७/८/१९९३ अन्वये प्राप्त अधिकारानुसार प्रबोधनकार ठाकरे विणकर सहकारी सूतगिरणी मर्यादित, सोलापूर, जिल्हा सोलापूर या सूतगिरणीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन नविन समिती पदग्रहण करण्यापर्यंत संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी पुढील प्रमाणे हंगामी समिती सदस्यांची नियुक्ती करीत आहे.

१) श्री. महेश सुभाष नंदगांवकर २) श्री. दैदिप्य दिलीप वडापुरकर ३) श्री. विकास प्रकाश पाटील ४) श्री. किसन पवार, सहायक संचालक (तांत्रिक) अंतर्गत प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, सोलापूर नियुक्त हंगामी समिती सदस्यांनी पदभार घेतल्याचे दिनांकापासून सहा महिन्याचे कालावधीकरिता पद धारण करतील आणि उक्त कालावधीत नवीन समितीची रचना करण्याचे दृष्टीने व्यवस्था करतील. सदरचे आदेश आज दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सही व शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

नागपूर, २७ फेब्रुवारी २०१८.

आदेश-(x-३८१६)

क्रमांक/कार्या-६(२)/सूतगि/५४७८/सन २०१८.—महाराष्ट्र शासन, कृषि व सहकार विभाग यांचे निर्णय क्रमांक डीटीआर/१०७१/२५१०९/सी-३, दिनांक २२ मार्च १९७२ आणि महाराष्ट्र शासन, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, यांचे शासन आदेश क्रमांक सीएसएल-१४९३/१९६२/सीआर-४७/१५-सी, दिनांक ७/८/१९९३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संजय मीणा, संचालक, वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, नागपूर याद्वारे मौलाना अब्दुल कलाम आझाद शेतकरी व विणकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित, सोलापूर जिल्हा सोलापूर या गिरणीची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये गिरणीची नोंदणी रद्द करीत आहे. या आदेशाचे तारखेपासून ही संस्था विसर्जित झाल्याचे समजण्यात येवून ही सहकारी सूतगिरणी यापुढे निगम निकाय असण्याचे बंद होईल.

सबब आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज रोजी देत आहे.

संजय मीणा,

संचालक, वस्त्रोद्योग तथा,

अतिरिक्त निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य,

नागपूर करिता.

नागपूर, ९ मे २०१८.

आदेश-(x-३७३९)

क्रमांक ना.बँका/१.स.आ/का.क.१५६/रायगड बँक/९३०/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. आनंद जोगदंड, अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये **रायगड सहकारी बँक लिमिटेड**, या बँकेच्या खालील अधिकाऱ्यांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी व कर्ज वसुली बाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०१९ पर्यंत शक्ती प्रदान करित आहे.

अ. क्र.	अधिकार प्रदान करावयाचे अधिकाऱ्याचे नाव	अधिकार प्रदान करावयाचे अधिकाऱ्याचा हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. राजेश पांडुरंग सावंत	अधिकारी	वसुली अधिकारी	मुंबई शहर
२.	श्री. शिवाजी हरिभाऊ आरोटे	अधिकारी	वसुली अधिकारी	ठाणे
१)	वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.			
२)	सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.			
३)	वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक २४/६/२०१६ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहीत नमून्यात अ-३, अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई-१ यांना सादर करावी.			
४)	वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.			
५)	मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ दि बँसिन कॅथालिक को-ऑप.बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेवून वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.			
६)	वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करित असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाही.			
७)	शासन निर्णय क्रमांक संकिर्ण १५०४/प्र.क्र २३१/१५ स दि २३/११/२००६ अन्वये वसूली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.			
८)	वसूली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हील कोर्ट एक्झीक्युटीव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.			
९)	वसूली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी, रायगड सहकारी बँक लिमिटेड, असा फलक लावता येवू शकेल.			
१०)	वसूली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगारी कपाती बाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करित आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.			
११)	वसूली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसूली दाखल्यानुसार वसुलपत्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.			
१२)	या कार्यालयाचे आदेश / परिपत्रक दि.१/१/२०१७ मधील क्र. ४ कलम १५६ व नियम १०७ अन्वये वसुली अधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही यामधील मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकाऱ्यांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.			
१३)	वसूली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस / आदेश / घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.			

आदेश-(x-१६७७)

क्रमांक ना./बँका/स.आ-१/लातूर अ. बँक/क.१५६/अधि. ३१४/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. आनंद जोगदंड, अपर आयुक्त व विशेष निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये **लातूर अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड**, लातूर, या बँकेच्या खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी व कर्ज वसुली करण्याकरीता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रक्कम वसुली करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च, २०१८ या कालावधीकरीता प्रदान करीत आहे.

अ. क्र.	अधिकार प्रदान करावयाचे अधिकाऱ्याचे नाव	अधिकार प्रदान करावयाचे अधिकाऱ्याचा हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. जयप्रकाश सीताराम शर्मा	वि. वसुली अधिकारी	वसुली अधिकार	लातूर जिल्हा
२.	श्री. दिपक कुंडलीकराव गवळी	वि. वसुली अधिकारी	वसुली अधिकार	पुणे जिल्हा

अटी :

- १) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १९६१ चा नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.
- २) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरीता असतील.
- ३) वसुली अधिकारी यांनी दरमहा विहीत नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयासह या कार्यालयास सादर करावी.
- ४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
- ५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रक्कमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच शासकीय कोषागारात करण्यात यावा. याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी.
- ६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य या याचिकेमध्ये दिनांक ५/१२/२०१५ रोजी दिलेल्या निर्णयाचे पालन वसुली अधिकारी यांनी करावे.
- ७) वसुली अधिकारी यांनी अधिकार प्राप्त कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्यास किंवा अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात त्या व्यक्तीस सदर अधिकार प्रदान करण्यात येणार नाहीत.
- ८) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दि. २३/११/२००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
- ९) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हील कोर्ट एक्झिक्युटीव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही.
- १०) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी लातूर अर्बन को-ऑप. बँक लि., लातूर असा फलक लावता येवू शकेल.
- ११) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगार कपाती बाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँकाकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
- १२) वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलीपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
- १३) या कार्यालयाचे आदेश / परिपत्रक दि. १/१/२०१७ मधील क्र. ४ कलम १५६ व नियम १०७ अन्वये वसुली अधिकाऱ्याने करावयाची कार्यवाही यामधील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

डॉ. आनंद जोगदंड,

अप्पर आयुक्त व विशेष निबंधक,
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

आदेश-(x-३७२८)

क्रमांक/कक्ष-६/ना.बँका/रेंदाळ को.ऑप.बँक/क.१५६/६४८/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या आदेशान्वये रेंदाळ सहकारी बँक लि., रेंदाळ या बँकेच्या खालील अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी व कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रक्कम वसुली करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधिन राहून दिनांक १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीकरिता प्रदान करित आहे.

अ. क्र.	अधिकार प्रदान करावयाचे अधिकाऱ्याचे नाव	अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचा हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. कृष्णात दत्त माळी	ऑफिसर	विशेष वसुली अधिकारी	कोल्हापूर जिल्ह्यापुरते
२.	श्री. रयाजी गणपती पाटील	ऑफिसर	विशेष वसुली अधिकारी	कोल्हापूर जिल्ह्यापुरते
३.	श्री. जितेंद्र बाळकृष्ण बोळके	ऑफिसर	विशेष वसुली अधिकारी	कोल्हापूर जिल्ह्यापुरते

- १) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १९६१ चा नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.
- २) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
- ३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अ-३, अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.
- ४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
- ५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रक्कमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्थास्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबतचा नमुना अ-१, अ-२, अ-३, अ-४ सोबत जोडलेला आहे.
- ६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेवून वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार वसुलीची कार्यवाही करावी.
- ७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास किंवा प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
- ८) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दि. २३/११/२००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
- ९) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हील कोर्ट एक्झीक्युटीव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.
- १०) वसुली अधिकाऱ्याने वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी रेंदाळ सहकारी बँक लि., रेंदाळ असा फलक लावता येवू शकेल.
- ११) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करतांना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँकाकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
- १२) वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलीपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
- १३) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयाकडील परिपत्रकीय सूचनेनुसार प्राधान्यक्रमानुसार सरचार्ज रक्कम शासनास भरण्यात यावा.

धनंजय डोईफोडे,
विभागीय सह निबंधक,
सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.

आदेश-(x-४०९४)

क्रमांक/जिउनिग्रा/ना.बँका/क.१५६/अधि.प्रदान/र.नं./९३७/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे ग्रामीण या आदेशान्वये **श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक लिमिटेड**, चिंचवड, जिल्हा पुणे, या संस्थेच्या सभासदांचे कर्ज वसुलीचे कामकाजासाठी खालील नमूद केलेले वसुली अधिकारी यांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम (१) व नियम १०७ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते ३१ मार्च २०१९ या कालावधीकरिता प्रदान करित आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव	हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. राजेंद्र लक्ष्मण बाबर	वसुली अधिकारी	विशेष वसुली व विक्री अधिकारी	पुणे ग्रामीण जिल्हा (पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व हवेली तालुका वगळून)
१)	वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.			
२)	सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.			
३)	वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.			
४)	अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास, त्यांनी राजीनामा दिल्यास किंवा सेवा निवृत्त झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.			
५)	वसुली अधिकारी यांनी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. ६/४/२०१८ रोजीचे आदेशामध्ये नमूद प्रमाणेच हुकुमनाम्याच्या / वसूल दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च थकबाकीदाराकडून वसूल करणेबाबत दक्षता घ्यावी आणि त्याचा प्रकरणनिहाय हिशोब ठेवावा.			
६)	मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ दि बॅसिन कॅथालिक को-ऑप.बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेवून वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.			
७)	वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करित असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.			
८)	शासन निर्णय क्रमांक संकिर्ण १५०४/प्र.क्र २३१/१५-स दि २३/११/२०१६ अन्वये वसूली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.			
९)	वसूली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हील कोर्ट एक्झीक्युटीव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.			
१०)	वसूली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी,सहकारी बँक पतसंस्था..... असा फलक लावता येईल.			
११)	वसूली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगारी कपाती बाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करित आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.			
१२)	वसूली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसूली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकुमनाम्याच्या / वसुली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Proccess) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही.			

- पुणे ग्रामीण, २५ मे २०१८.

क्रमांक/जिउनिग्रा/ना.पत/क.१५६/अधि.प्रदान/र.नं./७०४/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे ग्रामीण या आदेशान्वये **उजनी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, या संस्थेच्या सभासदांचे कर्ज वसुलीचे कामकाजासाठी खालील नमुद केलेले वसुली अधिकारी यांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसुल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते ३१ मार्च २०१९ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव	हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. अनिल उर्फ हेमंत श्रीरंग काळंगे	कार्यकारी संचालक	विशेष वसुली व विक्री अधिकारी	पुणे ग्रामीण जिल्हा (पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व हवेली तालुका वगळून)
१)	वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.			
२)	सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.			
३)	वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा उपनिबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.			
४)	अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास, त्यानं राजीनामा दिल्यास किंवा सेवा निवृत्त झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.			
५)	वसुली अधिकारी यांनी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या दि. ६/४/२०१८ रोजीचे आदेशामध्ये नमुद प्रमाणेच हुकूमनाम्याच्या / वसुल दाखल्याच्या आदेशिकेचा खर्च (Cost of Proscess) थकबाकीदाराकडून वसुल करणेबाबत दक्षता घ्यावी आणि त्याचा प्रकरणनिहाय हिशोब ठेवावा.			
६)	मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२/२०१३ दि बॅसिन कॅथालिक को-ऑप.बँक विरुध्द महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेवून वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.			
७)	वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.			
८)	शासन निर्णय क्रमांक संकिर्ण १५०४/प्र.क्र २३१/१५-स दि २३/११/२०१६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.			

- ९) वसूली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हील कोर्ट एक्झिक्युटीव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसूली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे वसूली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.
- १०) वसूली अधिकाऱ्यास वसूलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसूली अधिकारी,सहकारी बँक पतसंस्था..... असा फलक लावता येईल.
- ११) वसूली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगारी कपाती बाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
- १२) वसूली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसूली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकुमनाम्याच्या / वसूली दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Proccess) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही.
- १३) वसूली अधिकाऱ्याने या कार्यालयाच्या दिनांक १ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसूलीचे अधिकार काढून घेण्यात येवून भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
- १४) संस्थेने मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे आदेशानुसार निश्चित केलेल्या हुकुमनामा / वसूली दाखला अंमलबजावणीच्या आदेशिकेचा खर्च याबाबत त्याची आकारणी व विनियोग करताना सदर आदेशाचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकारनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून करून घ्यावयाची आहे. सदर आदेशामध्ये नमूद दरानेच खर्चाची आकारणी करून वसूल करावयाची असून सदर आदेशामध्ये नमूद कारणांसाठीच त्याचा विनियोग करावयाचा आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संचालक मंडळ / व्यवस्थापक वसूली अधिकारी कायदेशीर कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी.

आनंद अ. कटके,

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण.

पुणे ग्रामीण, ५ मे २०१८.

आदेश-(X-३८६६)

क्रमांक/एमएजी/कावि/१९९/सन २०१८.—ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक २७ मे २०१८ रोजी मतदान होणार आहे. तसेच विटा उपविभागातील खानापूर व आटपाडी तालुकेतील राजकीय परिस्थिती पाहता, राजकीय संघर्ष होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक काळात स्थानिक प्रश्नांचे भांडवल करूनही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी विटा उपविभागातील निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, विटा उपविभागामध्ये शांतता रहावी, तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी. याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून खालील कृत्यांना बंदी घालणे जरूरीचे आहे. अशी माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी मी, अश्विनी जिरंगे, उपविभागीय दंडाधिकारी विटा मला फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार विटा उपविभागातील खानापूर व आटपाडी तालुकेतील सोबत जोडलेल्या परिशिष्ट क्र. १ मधील मतदान केंद्राच्या इमारतीपासून १०० मिटर सभोवतालचे परिसरात / केंद्रावर खालील कृत्ये करणेस मनाई करीत आहे.

- १) मतदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीस प्रवेशास बंदी करणेत येत आहे.
- २) सदर परिसरात घोषणाबाजी करणे, गर्दी करणे, स्पीकर लावणे, प्रचार करणे यास प्रतिबंध करणेत येत आहे.
- ३) दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटा-गटाने फिरणेस तसेच उभा राहणेस मनाई करणेत येत आहे.
- ४) सदर आवारात मोबाईल, पेजर, शस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, व्हिडीओ शुटींग करणे, कॅमेरा, या वस्तु घेऊन प्रवेश करणेस प्रतिबंध करणेत येत आहे.

सदरचा आदेश दिनांक २७ मे २०१८ रोजीचे सकाळी ७.०० वाजेपासून ते सायंकाळी १८.०० वाजेपर्यंत अंमलात राहील.

परिशिष्ट क्र. १ ग्रामपंचायत निवडणूक २०१८ खानापूर व आटपाडी तालुकेतील मतदान केंद्राची यादी २३/५/२०१८

अ. क्र.	मतदान केंद्र क्रमांक	मतदान केंद्राचे ठिकाण	तालुका	ज्या इमारतीत मतदान केंद्र आहे त्याचा तपशिल
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	१	निंबवडे	आटपाडी	प्राथमिक मराठी शाळा अनुसेवाडी उत्तरेकडून खोली क्र. २ पूर्वाभिमुखी
२	२	निंबवडे	आटपाडी	प्राथमिक मराठी शाळा मुलांची शाळा नं. १ उत्तरेकडून खोली क्र. २ पश्चिमेभिमुखी
३	३	निंबवडे	आटपाडी	प्राथमिक मराठी शाळा मुलांची शाळा नं. २ उत्तरेकडून खोली क्र. ४ पश्चिमेभिमुखी
४	४	निंबवडे	आटपाडी	प्राथमिक मराठी शाळा मुलींची शाळा नं. २ उत्तरेकडून खोली क्र. २ पूर्वाभिमुखी
५	५	निंबवडे	आटपाडी	लोकमान्य हायस्कूल निंबवडे उत्तरेकडून खोली क्र. १ पूर्वाभिमुखी
६	६	विभूतवाडी	आटपाडी	जि. प. शाळा विभूतवाडी पूर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. १
७	७	विभूतवाडी	आटपाडी	जि. प. शाळा विभूतवाडी पूर्वाभिमुखी खोली क्र. २ उत्तरेकडून
८	८	विभूतवाडी	आटपाडी	जि. प. शाळा गुळेवाडी पूर्वाभिमुखी खोली क्र. १ उत्तरेकडून
९	९	पुजारवाडी आटपाडी	आटपाडी	जि. प. शाळा पुजारवाडी आटपाडी दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. १
१०	१०	पुजारवाडी आटपाडी	आटपाडी	ग्रामपंचायत कार्यालय नविन इमारत पुजारवाडी (आ) उत्तराभिमुखी खोली
११	११	पुजारवाडी आटपाडी	आटपाडी	जि. प. शाळा सोनारसिध्दनगर दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. २
१२	१२	बनपुरी	आटपाडी	जि. प. प्राथमिक शाळा नं. १ बनपुरी पूर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. २
१३	१३	बनपुरी	आटपाडी	जि. प. प्राथमिक शाळा नं. २ बनपुरी पूर्वाभिमुखी उत्तरेकडून खोली क्र. १
१४	१४	बनपुरी	आटपाडी	जि. प. प्राथमिक शाळा नं. २ बनपुरी पूर्वाभिमुखी उत्तरेकडून खोली क्र. ३
१५	१५	बनपुरी	आटपाडी	जि. प. प्राथमिक शाळा मुलींची शाळा षटकोणी खोली क्र. १ दक्षिणाभिमुखी खोली
१६	१६	मिटकी	आटपाडी	ग्रा. पं. कार्यालय मिटकी दक्षिणाभिमुखी क्लॉबची खोली क्र. १
१७	१७	मिटकी	आटपाडी	अंगणवाडी शाळा मिटकी दक्षिणाभिमुखी स्लॅबची खोली मिटकी
१८	१८	मिटकी	आटपाडी	हरित क्रांती ऑफीस दक्षिणाभिमुखी स्लॅबची खोली मिटकी
१९	१९	पिंपरी खुर्द	आटपाडी	जि. प. शाळा जाधववाडी दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. १
२०	२०	पिंपरी खुर्द	आटपाडी	जि. प. शाळा पिंपरी खु. पूर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. २
२१	२१	पिंपरी खुर्द	आटपाडी	जि. प. शाळा पिंपरी खु. पूर्वाभिमुखी उत्तरेकडून खोली क्र. १
२२	२२	काळेवाडी	आटपाडी	जि. प. शाळा काळेवाडी उत्तराभिमुखी खोली क्र. १
२३	२३	काळेवाडी	आटपाडी	जि. प. शाळा काळेवाडी उत्तराभिमुखी खोली क्र. २
२४	२४	काळेवाडी	आटपाडी	ग्रामपंचायत कार्यालय जुनी इमारत काळेवाडी
२५	२५	करगणी	आटपाडी	जि. प. शाळा नं. २ नविन इमारत खोली क्र. १ पूर्वाभिमुखी
२६	२६	करगणी	आटपाडी	जि. प. शाळा नं. २ नविन इमारत खोली क्र. २ पूर्वाभिमुखी
२७	२७	करगणी	आटपाडी	श्रीराम हा. करगणी पूर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. ३
२८	२८	करगणी	आटपाडी	श्रीराम हा. करगणी पूर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. ४
२९	२९	करगणी	आटपाडी	श्रीराम हा. करगणी उत्तराभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. ४

(१)	(२)	(३)	(४)	(५)
३०	३०	करगणी	आटपाडी	श्रीराम हा. करगणी पुर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. ५
३१	३१	करगणी	आटपाडी	श्रीराम हा. करगणी पुर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. १
३२	३२	करगणी	आटपाडी	श्रीराम हा. करगणी पुर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. २
३३	३३	करगणी	आटपाडी	जि. प. शाळा नं. १ दक्षिणाभिमुखी खोली क्र. १
३४	३४	करगणी	आटपाडी	जि. प. शाळा नं. १ दक्षिणाभिमुखी खोली क्र. ३
३५	३५	करगणी	आटपाडी	जि. प. शाळा नं. २ जुनी इमारत दक्षिणेकडून खोली क्र. ३
३६	३६	खांजोडवाडी	आटपाडी	वार्ड क्र. १ उत्कर्ष अंगणवाडी क्र. १०९ खांजोडवाडी पुर्वेकडून उत्तराभिमुखी खोली क्र.१
३७	३७	खांजोडवाडी	आटपाडी	जि. प. शाळा खांजोडवाडी पुर्वेकडून उत्तराभिमुखी खोली क्र. २
३८	३८	खांजोडवाडी	आटपाडी	ग्रा. प. कार्यालय खांजोडवाडी उत्तराभिमुखी स्वतंत्र खोली
३९	३९	मासाळवाडी	आटपाडी	जि. प. शाळा मासाळवाडी दक्षिणेकडून पुर्वाभिमुखी खोली क्र. १
४०	४०	मासाळवाडी	आटपाडी	जि. प. शाळा मासाळवाडी दक्षिणेकडून पुर्वाभिमुखी खोली क्र. २
४१	४१	मासाळवाडी	आटपाडी	ग्रा. प. कार्यालय मासाळवाडी उत्तराभिमुखी स्वतंत्र खोली
४२	४२	मानेवाडी	आटपाडी	जि. प. प्रा. मराठी शाळा उत्तराभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. १
४३	४३	मानेवाडी	आटपाडी	जि. प. प्रा. मराठी शाळा उत्तराभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. २
४४	४४	मानेवाडी	आटपाडी	ग्रामपंचायत कार्यालय मानेवाडी उत्तराभिमुखी खोली
४५	४५	नेलकरंजी	आटपाडी	जि. प. केंद्रीय प्रा. शाळा दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. १
४६	४६	नेलकरंजी	आटपाडी	जि. प. केंद्रीय प्रा. शाळा दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. २
४७	४७	नेलकरंजी	आटपाडी	श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल नेलकरंजी पुर्वाभिमुखी उत्तरेकडून खोली क्र. २
४८	४८	नेलकरंजी (मेटकरवाडी)	आटपाडी	जि. प. प्रा. मराठी शाळा मेटकरवाडी (नेलकरंजी) पुर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. १
४९	४९	नेलकरंजी (मेटकरवाडी)	आटपाडी	जि. प. प्रा. मराठी शाळा मेटकरवाडी (नेलकरंजी) पुर्वाभिमुखी दक्षिणेकडून खोली क्र. २
५०	५०	नेलकरंजी	आटपाडी	जि. प. केंद्रीय प्रा. शाळा दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. ४
५१	५१	नेलकरंजी	आटपाडी	जि. प. केंद्रीय प्रा. शाळा दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्र. ५
५२	५२	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्राथमिक माध्य. पुर्वाभिमुखी खोली क्रमांक १ नागरेमळा
५३	५३	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्राथमिक पुर्वाभिमुखी उत्तरेकडील खोली क्रमांक २ हाकेमळा
५४	५४	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्राथमिक पश्चिमाभिमुखी खोली क्रमांक १ विठ्ठलनगर
५५	५५	आटपाडी	आटपाडी	भवानी हायस्कूल उत्तराभिमुखी खोली क्रमांक १
५६	५६	आटपाडी	आटपाडी	भवानी हायस्कूल दक्षिणाभिमुखी खोली क्रमांक १
५७	५७	आटपाडी	आटपाडी	भवानी हायस्कूल पुर्वाभिमुखी खोली क्रमांक १
५८	५८	आटपाडी	आटपाडी	जि. प. शाळाप्रकाशवाडी साठेनगर उत्तराभिमुखी खोली क्रमांक २
५९	५९	आटपाडी	आटपाडी	जि. प. अंगणवाडी इमारत पुर्वाभिमुखी खोली क्रमांक १
६०	६०	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा पांढरेवाडी दक्षिणाभिमुखी खोली क्रमांक २
६१	६१	आटपाडी	आटपाडी	जि. प. अंगणवाडी इमारत उत्तराभिमुखी खोली क्रमांक १

(१)	(२)	(३)	(४)	(५)
६२	६२	आटपाडी	आटपाडी	तलाठी कार्यालय, आटपाडी उत्तराभिमुखी खोली
६३	६३	आटपाडी	आटपाडी	मंडल अधिकारी कार्यालय, उत्तराभिमुखी खोली
६४	६४	आटपाडी	आटपाडी	जि. प. म. शाळा पश्चिमाभिमुखी खोली क्र. २
६५	६५	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा नंबर १ एस. टी. स्टॅड जवळील दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्रमांक २
६६	६६	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा नंबर १ एस. टी. स्टॅड जवळील दक्षिणाभिमुखी पश्चिमेकडून खोली क्रमांक ४
६७	६७	आटपाडी	आटपाडी	जि. प. शाळा नंबर २ दक्षिणाभिमुखी पूर्वेकडून खोली क्रमांक १
६८	६८	आटपाडी	आटपाडी	जि. प. शाळा नंबर २ दक्षिणाभिमुखी पश्चिमेकडून खोली क्रमांक १
६९	६९	आटपाडी	आटपाडी	जि. प. म. शाळा काळामळा दक्षिणाभिमुखी खोली
७०	७०	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्र. म. शाळा गोंदीरा उत्तराभिमुखी खोली क्रमांक १
७१	७१	आटपाडी	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा शेंडगेवाडी दक्षिणाभिमुखी पश्चिमेकडून खोली क्रमांक १
७२	७२	भिंगेवाडी	आटपाडी	ग्रामपंचायत कार्यालय भिंगेवाडी
७३	७३	भिंगेवाडी	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा उत्तराभिमुखी खोली
७४	७४	भिंगेवाडी	आटपाडी	जि. प. अंगणवाडी इमारत भिंगेवाडी
७५	७५	मापटेमळा	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा उत्तरेकडून खोली क्रमांक १
७६	७६	मापटेमळा	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा उत्तरेकडून खोली क्रमांक २
७७	७७	मापटेमळा	आटपाडी	जि. प. प्रा. म. शाळा उत्तरेकडून खोली क्रमांक ३
७८	१	भेंडवडे	खानापूर	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडवडे दक्षिणाभिमुखी पश्चिमेकडून खोली क्र. ३
७९	२	भेंडवडे	खानापूर	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडवडे दक्षिणाभिमुखी पश्चिमेकडून खोली क्र. ५
८०	३	भेंडवडे	खानापूर	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडवडे दक्षिणाभिमुखी पश्चिमेकडून खोली क्र. ७
८१	४	राजधानी भेंडवडे	खानापूर	जुनी अंगणवाडी इमारत जिल्हा परिषद शाळेशेजारील पुर्वाभिमुखी
८२	५	राजधानी भेंडवडे	खानापूर	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजधानी भेंडवडे पुर्वाभिमुखी उत्तरेकडून खोली क्र. १
८३	६	राजधानी भेंडवडे	खानापूर	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजधानी भेंडवडे पुर्वाभिमुखी उत्तरेकडून खोली क्र. २
८४	७	साळशिंगे	खानापूर	जिल्हा परिषद शाळा साळशिंगे नविन इमारत अंगणवाडी शेजारी पुर्वाभिमुखी
८५	८	साळशिंगे	खानापूर	जिल्हा परिषद शाळा नविन इमारत खोली क्र. १ दक्षिणाभिमुखी
८६	९	साळशिंगे	खानापूर	जिल्हा परिषद शाळा नविन इमारत खोली क्र. ३ दक्षिणाभिमुखी
८७	१०	देवनगर	खानापूर	जिल्हा परिषद शाळा देवनगर उत्तराभिमुखी खोली क्र. १
८८	११	देवनगर	खानापूर	जिल्हा परिषद शाळा देवनगर उत्तराभिमुखी खोली क्र. २
८९	१२	देवनगर	खानापूर	अंगणवाडी देवनगर नवीन इमारत पश्चिमाभिमुखी खोली
९०	१३	रामनगर (पो निवडणूक)	खानापूर	मराठी मुलांची शाळा दक्षिणेकडून खोली क्र १ पुर्वाभिमुखी

अश्विनी जिरंगे,

उपविभागीय दंडाधिकारी, विटा, उपविभाग विटा.

आदेश-(x-१७३४-३६)

क्रमांक/६०७/वि.अ/वसुली/अ.ज्ञा.शेरे/स्था.मा.ज/सन २०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्र. १०७ व त्याखालील उपनियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी श्री. जयेंद्र रंगनाथ शिंदे, विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे द्वारा **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. अमोल ज्ञानदेव शेरे (लवादी थकबाकीदार) श्री. ज्ञानदेव बाबासो शेरे (सहकर्जदार) यांचेकडील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ह्या संस्थेची दावा रक्कम रुपये ३,५१,६०४/- अधिक दिनांक १ मे २०१७ पासून द. सा. द. शे. १५% दराप्रमाणे होणारे व्याज, सरचार्ज व वसुलीसाठी झालेला खर्च, दावा खर्च इत्यादी एकूण होणारी सर्व रक्कम वसूल करण्यासाठी मौजे तरडोली हद्दीतील शेतजमीन क्षेत्र मिळकत गट क्र. ७१ मधील ०१ हे ७८ आर व पोटखराबा १ आर सह एकूण ०१ हे ७९ आर असे त्यांचे हिश्याचे संपूर्ण शेतजमीन क्षेत्र मिळकत या आदेशान्वये जप्त करण्यात आलेली आहे. आणि हा आदेश दिल्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत ह्या आदेशांतर्गत जप्त केलेल्या शेत जमीनीचे स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास / बोजा नोंद करण्यास किंवा तारण देण्यास महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम ९९ अन्वये मनाई करण्यात आलेली आहे.

जप्त केलेल्या स्थावर मिळकतीचे वर्णन

परिशिष्ट अ

कर्जदार तथा स्थावर मालमत्ता तारण देणाऱ्याचे नाव व पत्ता	वसुली दाखला / हुकमनामा क्रमांक व दिनांक	गावाचे नाव तालुका जिल्हा	गट क्रमांक	क्षेत्र आर	चर्तु:सिमा
श्री. अमोल ज्ञानदेव शेरे (लवादी थकबाकीदार)	दावा क्र. १०१/२१०/ २७७/२०१७	मौजे तरडोली,	७१	०१ हे ७८ आर + पोख १ आर एकूण	पुर्वेस - गट नं. ६८ पश्चिमेस - गट नं. ९६
श्री. ज्ञानदेव बाबासो शेरे (सहकर्जदार)	दि. १४/७/२०१७	ता. बारामती जि. पुणे		०१ हे ७९ आर	दक्षिणेस - गट नं. ६८ उत्तर - गट नं. ७०
मौजे तरडोली ता. बारामती, जि. पुणे.					

जर अंवाई प्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व वसुलीसाठी झालेला खर्च व दावा खर्च इत्यादी होणारी सर्व रक्कम ह्या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत **पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या संस्थेच्या जेजुरी शाखेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या शेत जमीनीची रितसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल. व सदर कायदेशीर विक्री प्रक्रीयेचा खर्चही प्रतिवादी यांचेकडून वसूल केला जाईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी दिला असे.

जयेंद्र रंगनाथ शिंदे,

विशेष वसुली व विक्री अधिकारी पुणे,
द्वारा पुरंदर नागरी सहकारी पत संस्था मर्यादित,
सासवड तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१८.

आदेश-(x-४०८९)

क्रमांक/वसुली/स्थावर जप्ती/५८/सन २०१८-१९.—ज्याअर्थी जनता अर्बन को-ऑप, बँक लि., वाई, जिल्हा सातारा या संस्थेने उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा) सातारा यांचा दिलेला वसुली दाखला क्रमांक ३५३/२०१५-१६ दिनांक २२ एप्रिल २०१५ च्या प्रमाणपत्रान्वये वसुली साठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम ९६ अन्वये अर्ज केला आहे.

ज्याअर्थी, मी, श्री प्रसाद नामदेव घाडगे विशेष वसुली व विक्री अधिकारी जनता अर्बन को-ऑप, बँक लि., वाई महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ च्या नियम १०७ च्या नियम १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, खाली उल्लेख केलेली मालमत्ता जप्त करणेत येत आहे. आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर त्या मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण, स्वाधीन करणे किंवा तिच्यावर निर्माण केलेला कोणताही भार किंवा बोजा जनता अर्बन को-बँक लि., वाई या बँकेच्या विरुद्ध अग्राह्य होईल.

मालमत्तेचे वर्णन

प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक	ज्या पक्षकारांविरुद्ध उक्त प्रमाणपत्र देणेत आले असेल त्याचे नाव	गावाचे नाव व तालुका पेठ, घर नं.	भूमापन क्रमांक/सि. स. क्रमांक/गट क्रमांक	क्षेत्र हेक्टर चौ. फूट	आकारणी रु. पै.	चतुःसीमा
१	२	३	४	५	६	७
३५३/१५-१६ २२/४/२०१५	१) तेजल सचिन सावंत	प्लॉट क्र. ११, सरोज, बंगला, यशवंतनगर, ता. वाई, जि. सातारा, प्राध्यापक कॉलनी.	मौजे भुईज येथील गट क्र. १६८१ मधील श्री सचिन जगन्नाथ सावंत यांचा हिस्सा ०.०५० आर	१ हे ४१ आर	१७ ८७	पूर्वेस - रस्ता
	२) दिनेश पांडुरंग धुमाळ	सिद्धनाथवाडी, वाई तालुका वाई, जिल्हा सातारा.				पश्चिमेस - धोम कॅनॉल
	३) सचिन जगन्नाथ सावंत	प्लॉट क्र. ११, सरोज बंगला, यशवंतनगर, तालुका वाई, जि. सातारा.				दक्षिणेस - भानुदास इथापे मिळकत. उत्तरेस - अमरसिंग भोसले मिळकत.

शेरा - ज्या भारास मालमत्ता पात्र असेल असा कोणताही भार

देणे असलेली येणेबाकी थकबाकी रक्कम रुपये ३३,३२,५६२/- (अक्षरी रुपये तेहत्तीस लाख बत्तीस हजार पाचशे बासष्ट फक्त) अधिक व्याज आणि खर्च यासह या आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांचे आत देण्यात आली नाही तर उल्लेख केलेली मालमत्ता विक्रीस काढण्यात येईल.

दुर्वाचनीय,

वसुली अधिकारी,

जनता अर्बन को-ऑप-बँक लि., वाई.

जिल्हा सातारा.

सातारा (वाई), २३ मे २०१८.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (x-४०९०)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश.

क्रमांक/कक्ष-७/वसुली/क्र.१५६ अधिकार १८७१/२०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डॉ. महेश य. कदम, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, या आदेशान्वये **जनता अर्बन को-ऑप.बँक लिमिटेड**, वाई, तालुका वाई, या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व कलम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०१९ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे.

अ. क्र.	अधिकार प्रदान करावयाचे अधिकाऱ्याचे नांव	अधिकार प्रदान करावयाचे अधिकाऱ्याचा हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. प्रसाद नामदेव घाडगे	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	सातारा जिल्हा
२.	श्री. संदीप वासुदेव बाचल	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	सातारा जिल्हा

अटी--

- वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.
- सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

३. वसुली अधिकारी यांनी दरमाह मा. सहकार आयुक्त कार्यालयाकडील दिनांक २४ जून २०१६ रोजीच्या विहित नमुन्यातील अ-३, अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.
४. अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
५. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. (मा. सहकार आयुक्त कार्यालयाकडील दिनांक २४ जून २०१६ रोजीच्या विहित नमुना अ-१, अ-२, अ-३, अ-४).
६. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
७. वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाही.
८. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
९. वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हिल कोर्ट, एक्झिक्यूटिव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.
१०. वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी, जनता अर्बन को-ऑप. बँक लि. वाई, तालुका वाई, असा फलक लावता येऊ शकेल.
११. वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या अस्थापनेवर काम करीत आहे. त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
१२. वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
१३. वसुली अधिकाऱ्याने कलम १५६ अथवा नियम १०७ अन्वये कारवाई करताना थकबाकीदाराकडून येणे असलेल्या एकूण रकमेचा अद्यावत तारखेपर्यंतचा संपूर्ण तपशील नोटीस / आदेशात नमूद करणे बंधनकारक आहे.

(वाई), ५ एप्रिल २०१८.

डॉ. महेश य. कदम,
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा.

जिल्हा पुरवठा अधिकारी यांजकडून

आदेश-(X-३६१२)

क्रमांक/पुशा/रॉकेल/कावि-२९१/सन २०१८. —ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु.२७ दिनांक १९ एप्रिल २०१८ अन्वये दिनांक १६ एप्रिल २०१८ पासून केरोसिनच्या एक्स डेपो दरात बदल झालेने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अनुदानित केरोसिनचे किरकोळ विक्री दर निश्चित करण्याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शासन, पुरवठा विभाग परिपत्रक क्र.केईआर-१३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार केरोसिनचे दर निश्चित करताना पूर्णाकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करणेत येणाऱ्या केरोसिनच्या सुधारित एक्स डेपो दराप्रमाणे केरोसिनचा घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ विक्रीदर निश्चित करणेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांना इकडील आदेश क्र. पुशा/रॉकेल/कावि-६४०/१७ दिनांक २२ ऑगस्ट २०१७ अन्वये प्राधिकृत करणेत आले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र शासनाकडील रॉकेल विक्रीचे दर ठरविणेचे आदेश १९७० मधील परिच्छेद तीन तथा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक रॉकेल-१७००/४४५/प्र.क्र. ३४२/ना.पु.२७ दिनांक २४ एप्रिल २००० व निर्णय क्रमांक रॉकेल-१०००/५५७५/प्र.क्र.८१६/ना.पु.२७ दिनांक २६ सप्टेंबर २००१ व निर्णय क्रमांक रॉकेल-१००२/२४५३/प्र.क्र.२२८४/ना.पु.२७ दिनांक ११ सप्टेंबर २००२ व निर्णय क्र.रॉकेल/१००५/४५३०/प्र.क्र.४५५१/ना.पु.२७ दिनांक २१ मार्च २००४ तसेच या कार्यालयाकडील दिनांक २२ ऑगस्ट २०१७ रोजीचे उक्त आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा अशी अधिसूचना जाहीर करीत आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या नियंत्रित दराच्या घरगुती वापरासाठीच्या घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ रॉकेल विक्रीचे दर दिनांक १६ एप्रिल २०१८ पासून खालीलप्रमाणे निश्चित करणेत येत आहेत.

वरील किरकोळ विक्रीबाबत एक लिटरचा दर दिलेला आहे. किरकोळ विक्री करताना खालील नमुन्याप्रमाणे विक्री करणेची आहे.

अ. नं.	तालुका	घरगुती वापराचा रॉकेल दर							
		अर्धघाऊक विक्रेत्यासाठी १००० लिटरचा दर						किरकोळ	किरकोळ
		१००० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	१००० निव्वळ दर	१००० लिटरचा दर वस्तू व सेवा कर रक्कम	२०० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	२०० निव्वळ दर	२०० दराची वस्तू व सेवा कर रक्कम	किरकोळ एक लिटरचा दर	किरकोळ एक लिटरचा चा पूर्णांकित दर
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१.	सातारा (अर्ध घाऊक विक्रेत्याचे कमिशन समाविष्ट करून दर)	२५१५५.००	२३९५७.१४	११९७.८६	५०३१.००	४७९१.४३	२३९.५७	२५.६३	३५.६५
२.	पाटण	००.००	००.००	००.००	५०४८.००	४८०७.६२	२४०.३८	२५.७१	२५.७५
३.	महाबळेश्वर	००.००	००.००	००.००	४९८४.००	४७४६.६७	२३७.३३	२५.३९	२५.४०
४.	जावली	००.००	००.००	००.००	४९८४.००	४७४६.६७	२३७.३३	२५.३९	२५.४०
५.	वाई	००.००	००.००	००.००	४९३२.००	४६९७.१४	२३४.८६	२५.१३	२५.१५
६.	कोरेगाव	००.००	००.००	००.००	४९९२.००	४७५४.२९	२३७.७१	२५.४३	२५.४५
७.	खटाव	००.००	००.००	००.००	५०४०.००	४८००.००	२४०.००	२५.६७	२५.७०
८.	खंडाळा	००.००	००.००	००.००	४९०२.००	४६६८.५७	२३३.४३	२४.९८	२५.००
९.	कराड	००.००	००.००	००.००	५०३०.००	४७९६.१९	२३९.८१	२५.६५	२५.६५
१०.	फलटण	००.००	००.००	००.००	४९३०.००	४६२५.२४	२३४.७६	२५.१२	२५.१५
११.	माण	००.००	००.००	००.००	४९९६.००	४७५८.१०	२३७.९०	२५.४५	२५.४५

उदा : फलटण तालुक्याचा किरकोळ विक्रीचा दर रुपये २५.१२ पैसे व पूर्णांकित दर रुपये २५.१५ पैसे असा आहे. एक लिटरची विक्री करताना रुपये २५.१२ पैसे घेणेचे आहे. तथापि दोन लिटरची विक्री करताना त्याचा आकार २५.१२ + २५.१२ = ५०.२४ पूर्णांकित रुपये ५०.२५ पैसे घेणेचे आहेत.

ज्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे त्या भागातील विक्रेत्यांना प्रति लिटर ०.०२ पैसे (दोन पैसे) वाहतुकीकरिता देणेचे आहेत. अशा गावांबाबत संबंधित तहसिलदार यांनी नोंदी घेणेच्या आहेत. त्याप्रमाणे घाऊक रॉकेल वितरक यांनी किरकोळ विक्रेत्यांना केलेल्या रॉकेल वितरणाबाबतच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. घरगुती वापरासाठीचे रॉकेल विक्रीचे हिशोब वेगवेगळे ठेवणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांना रॉकेल पोहोच करणेची जबाबदारी संबंधित घाऊक रॉकेल वितरक यांचेवर राहिल.

महत्त्वाची टीप :

१) सातारा तालुकेसाठी दरमहा देणेत येणाऱ्या रॉकेल कोठ्यापैकी अर्धघाऊक परवानाधारकास देणेत येणाऱ्या कोठ्या व्यतिरिक्त तालुकेसाठीचा जो कोठा वाटपासाठी असेल त्या कोठ्याचे तालुकेसाठी केरोसीन वाटपास दिलेल्या घाऊक परवानाधारक यांचेकडून प्रति एक हजार लिटरचे रक्कम रुपये ३००/- प्रमाणे अर्धघाऊक वितरकांचे कमिशन संबंधित घाऊक परवानाधारक यांचेकडून दरमहा वसूल करून “लेखाशीर्ष ०४०८, अन्नसाठवण व वखार साठवण ८०० इतर जमा रक्कम (०३) इतर बाबी सांकेतांक क्र. ०४०८००१ ५००” या शिर्षाखाली जमा करून चालनाचे मूळ प्रतिसह दरमहा दिनांक ३ पर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा.

२) तेल कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील वितरकांचा “डिलर्स पूल कमिशन अकाउंट” मध्ये दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेचा वितरकनिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सातारा येथे दिनांक ५ पूर्वी सादर करावा.

सातारा, २१ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३०२६)

क्रमांक/पुशा/रॉकेल/कावि-२५९/सन २०१८.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु.२७ दिनांक ७ एप्रिल २०१८ अन्वये दिनांक १ एप्रिल २०१८ पासून केरोसिनच्या एक्स डेपो दरात बदल झालेले सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अनुदानित केरोसिनचे किरकोळ विक्री दर निश्चित करण्याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शासन, पुरवठा विभाग परिपत्रक क्र.केईआर-१३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार केरोसिनचे दर निश्चित करताना पूर्णाकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्याअर्थी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करणेत येणाऱ्या केरोसिनच्या सुधारित एक्स डेपो दराप्रमाणे केरोसिनचा घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ विक्रीदर निश्चित करणेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांना इकडील आदेश क्र. पुशा/रॉकेल/कावि-६४०/१७ दिनांक २२ ऑगस्ट २०१७ अन्वये प्राधिकृत करणेत आले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र शासनाकडील रॉकेल विक्रीचे दर ठरविणेचे आदेश १९७० मधील परिच्छेद तीन तथा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक रॉकेल-१७००/४४५/प्र.क्र. ३४२/ना.पु.२७ दिनांक २४ एप्रिल २००० व निर्णय क्रमांक रॉकेल-१०००/५५७५/प्र.क्र.८१६/ना.पु.२७ दिनांक २६ सप्टेंबर २००१ व निर्णय क्रमांक रॉकेल-१००२/२४५३/प्र.क्र.२२८४/ना.पु.२७ दिनांक ११ सप्टेंबर २००२ व निर्णय क्र.रॉकेल/१००५/४५३०/प्र.क्र.४५५१/ना.पु.२७ दिनांक २१ मार्च २००४ तसेच या कार्यालयाकडील दिनांक २२ ऑगस्ट २०१७ रोजीचे उक्त आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा अशी अधिसूचना जाहीर करीत आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या नियंत्रित दराच्या घरगुती वापरासाठीच्या घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ रॉकेल विक्रीचे दर दिनांक १ एप्रिल २०१८ पासून खालीलप्रमाणे निश्चित करणेत येत आहेत.

अ. नं.	तालुका	घरगुती वापराचा रॉकेल दर							
		अर्धघाऊक विक्रेत्यासाठी							
		१००० लिटरचा दर							
		१००० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	१००० लिटरचा निव्वळ दर	१००० लिटर दराची वस्तू व सेवा कर रक्कम	२०० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	२०० लिटरचा निव्वळ दर	२०० लिटर दराची वस्तू व सेवाकर रक्कम	किरकोळ एक लिटरचा दर	किरकोळ एक लिटरचा दर पूर्णांकित
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१.	सातारा (अर्ध / घाऊक विक्रेत्याचे कमिशन समाविष्ट करून दर)	२४८९५.००	२३७०८.५२	११८५.४८	४९७९.००	४७९९.९०	२३७.१०	२५.३७	२५.४०
२.	पाटण	००.००	००.००	००.००	४९९४.००	४७५६.१९	२३७.८१	२५.४४	२५.४५
३.	महाबळेश्वर	००.००	००.००	००.००	४९३०.००	४६९५.२४	२३४.७६	२५.१२	२५.१५
४.	जावली	००.००	००.००	००.००	४९३२.००	४६९७.१४	२३४.८६	२५.१३	२५.१५
५.	वाई	००.००	००.००	००.००	४८८०.००	४६४७.६२	२३२.३८	२४.८७	२४.९०
६.	कोरेगाव	००.००	००.००	००.००	४९४०.००	४७०४.७६	२३५.२४	२५.१७	२५.२०
७.	खटाव	००.००	००.००	००.००	४९८८.००	४७५०.४८	२३७.५२	२५.४१	२५.४५
८.	खंडाळा	००.००	००.००	००.००	४८५०.००	४६१९.०५	२३०.९५	२४.७२	२४.७५
९.	कराड	००.००	००.००	००.००	४९८२.००	४७४४.७६	२३७.२४	२५.३८	२५.४०
१०.	फलटण	००.००	००.००	००.००	४८७८.००	४६४५.७१	२३२.२९	२४.८६	२४.९०
११.	माण	००.००	००.००	००.००	४९४४.००	४७०८.५७	२३५.४३	२५.२०	२५.२०

वरील किरकोळ विक्रीबाबत एक लिटरचा दर दिलेला आहे. किरकोळ विक्री करताना खालील नमुन्याप्रमाणे विक्री करणेची आहे.

उदा : खंडाळा तालुक्याचा किरकोळ विक्रीचा दर रुपये २४.७२ पैसे व पूर्णांकित दर रुपये २४.७५ पैसे असा आहे. एक लिटरची विक्री करताना रुपये २४.७५ पैसे घेणेचे आहे. तथापि दोन लिटरची विक्री करताना त्याचा आकार $२४.७२ + २४.७२ = ४९.४४$ पूर्णांकित रुपये ४९.४५ पैसे घेणेचे आहेत.

ज्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे त्या भागातील विक्रेत्यांना प्रति लिटर ०.०२ पैसे (दोन पैसे) वाहतुकीकरिता देणेचे आहेत. अशा गावांबाबत संबंधित तहसीलदार यांनी नोंदी घेणेच्या आहेत. त्याप्रमाणे घाऊक रॉकेल वितरक यांनी किरकोळ विक्रेत्यांना केलेल्या रॉकेल वितरणाबाबतच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. घरगुती वापरासाठीचे रॉकेल विक्रीचे हिशोब वेगवेगळे ठेवणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांना रॉकेल पोहोच करणेची जबाबदारी संबंधित घाऊक रॉकेल वितरक यांचेवर राहिल.

महत्त्वाची टीप :

१) सातारा तालुकेसाठी दरमहा देणेत येणाऱ्या रॉकेल कोठ्यापैकी अर्धघाऊक परवानाधारकास देणेत येणाऱ्या कोठ्या व्यतिरिक्त तालुकेसाठीचा जो कोठा वाटपासाठी असेल त्या कोठ्याचे तालुकेसाठी केरोसीन वाटपास दिलेल्या घाऊक परवानाधारक यांचेकडून प्रति एक हजार लिटरचे रक्कम रुपये ३००/- प्रमाणे अर्धघाऊक वितरकांचे कमिशन संबंधित घाऊक परवानाधारक यांचेकडून दरमहा वसूल करून लेखाशीर्ष, “०४०८, अन्नसाठवण व वखार साठवण, ८०० इतर जमा रक्कम (०३) इतर बाबी सांकेतांक क्र. ०४०८००१ ५००” या शिर्षाखाली जमा करून चलनाचे मूळ प्रतिसह दरमहा दिनांक ३ पर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा.

२) तेल कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील वितरकांचा “डिलर्स पूल कमिशन अकाउंट” मध्ये दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेचा वितरकनिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सातारा येथे दिनांक ५ पूर्वी सादर करावा.

सातारा, ७ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३०१४)

क्रमांक/पुशा/रॉकेल/कावि-२४३/सन २०१८.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१४/प्र.क्र.१६१/ना.पु.२७ दिनांक १ एप्रिल २०१७ अन्वये सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत डिझेलच्या दरात झालेल्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ देताना दरवर्षी १ एप्रिल रोजी असलेले डिझेलचे दर विचारात घेऊन त्याच दिवशी दरवाढ डिझेल दरवाढीचा खर्च देण्यासंदर्भात शासनाने विहित केलेल्या शासन निर्णय दिनांक २६ सप्टेंबर २००९ च्या सुत्रानुसारच (Excalation Formula) डिझेलच्या दरातील वाढीमुळे आधारित केरोसीन वाहतूक दर निश्चित करण्याबाबतची कार्यवाही करावी असे निर्देश देणेत आलेले आहेत. सदर निर्देशासन अनुसरून दिनांक १ एप्रिल २०१७ पासून दिनांक १ एप्रिल २०१८ डिझेलच्या दरात झालेली वाढ लक्षात घेऊन दिनांक २६ सप्टेंबर २००९ रोजीच्या सुत्रानुसार वाहतूकदर निश्चित करणे आवश्यक आहे. आणि, ज्याअर्थी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करणेत येणाऱ्या केरोसिनच्या सुधारित एक्स डेपो दराप्रमाणे केरोसिनचा घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ विक्रीदर निश्चित करणेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांना इकडील आदेश क्र. पुशा/रॉकेल/कावि-६४०/१७ दिनांक २२ ऑगस्ट २०१७ अन्वये प्राधिकृत करणेत आले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र शासनाकडील रॉकेल विक्रीचे दर ठरविणेचे आदेश १९७० मधील परिच्छेद तीन तथा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक रॉकेल-१७००/४४५/प्र.क्र. ३४२/ना.पु.२७ दिनांक २४ एप्रिल २००० व निर्णय क्रमांक रॉकेल-१०००/५५७५/प्र.क्र.८१६/ना.पु.२७ दिनांक २६ सप्टेंबर २००९ व निर्णय क्रमांक रॉकेल-१००२/२४५३/प्र.क्र.२२८४/ना.पु.२७ दिनांक ११ सप्टेंबर २००२ व निर्णय क्र.रॉकेल/१००५/४५३०/प्र.क्र.४५५१/ना.पु.२७ दिनांक २१ मार्च २००४ तसेच या कार्यालयाकडील दिनांक २२ ऑगस्ट २०१७ रोजीचे उक्त आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा अशी अधिसूचना जाहीर करीत आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या नियंत्रित दराच्या घरगुती वापरासाठीच्या घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ रॉकेल विक्रीचे दर दिनांक १ एप्रिल २०१८ पासून खालीलप्रमाणे निश्चित करणेत येत आहेत.

वरील किरकोळ विक्रीबाबत एक लिटरचा दर दिलेला आहे. किरकोळ विक्री करताना खालील नमुन्याप्रमाणे विक्री करणेची आहे.

अ. नं.	तालुका	घरगुती वापराचा रॉकेल दर							
		अर्धघाऊक विक्रेत्यासाठी १००० लिटरचा दर							
		१००० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	१००० लिटरचा निव्वळ दर	१००० लिटरचा वस्तू व सेवा कर रक्कम	२०० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	२०० लिटरचा निव्वळ दर	२०० लिटर दराची वस्तू व सेवा कर रक्कम	किरकोळ एक लिटरचा दर	किरकोळ एक लिटरचा चा पूर्णांकित दर
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१.	सातारा (अर्ध / घाऊक विक्रेत्याचे कमिशन समाविष्ट करून दर)	२४६२५.००	२३४५२.३८	११७२.६२	४९२५.००	४६९०.४८	२३४.५२	२५.१०	२५.१०

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२.	पाटण	००.००	००.००	००.००	४९४२.००	४७०६.६७	२३३.३३	२५.१८	२५.२०
३.	महाबळेश्वर	००.००	००.००	००.००	४८७८.००	४६४५.७१	२३२.२९	२४.८६	२४.९०
४.	जावली	००.००	००.००	००.००	४८८०.००	४६४७.६२	२३२.३८	२४.८७	२४.९०
५.	वाई	००.००	००.००	००.००	४८२६.००	४५९६.१९	२२९.८१	२४.६०	२४.६०
६.	कोरेगाव	००.००	००.००	००.००	४८८८.००	४६५५.२४	२३२.७६	२४.९१	२४.९५
७.	खटाव	००.००	००.००	००.००	४९३४.००	४६९९.०५	२३४.९५	२५.१४	२५.१५
८.	खंडाळा	००.००	००.००	००.००	४७९८.००	४५६९.५२	२२८.४८	२४.४६	२४.५०
९.	कराड	००.००	००.००	००.००	४९३०.००	४६९५.२४	२३४.७६	२५.१२	२५.१५
१०.	फलटण	००.००	००.००	००.००	४८२६.००	४५९६.१९	२२९.८१	२४.६०	२४.६०
११.	माण	००.००	००.००	००.००	४८९०.००	४६५७.१४	६३२.८६	२४.९२	२४.९५

उदा : महाबळेश्वर तालुक्याचा किरकोळ विक्रीचा दर रुपये २४.८६ पैसे व पूर्णांकित दर रुपये २४.९० पैसे असा आहे. एक लिटरची विक्री करताना रुपये २४.९० पैसे घेणेचे आहे. तथापि दोन लिटरची विक्री करताना त्याचा आकार २४.८६ + २४.८६ = ४९.७२ पूर्णांकित रुपये ४९.७५ पैसे घेणेचे आहेत.

ज्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे त्या भागातील विक्रेत्यांना प्रति लिटर ०.०२ पैसे (दोन पैसे) वाहतुकीकरिता देणेचे आहेत. अशा गावांबाबत संबंधित तहसिलदार यांनी नोंदी घेणेच्या आहेत. त्याप्रमाणे घाऊक रॉकेल वितरक यांनी किरकोळ विक्रेत्यांना केलेल्या रॉकेल वितरणाबाबतच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. घरगुती वापरासाठीचे रॉकेल विक्रीचे हिशोब वेगवेगळे ठेवणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांना रॉकेल पोहोच करणेची जबाबदारी संबंधित घाऊक रॉकेल वितरक यांचेवर राहिल.

महत्त्वाची टीप :

१) सातारा तालुकेसाठी दरमहा देणेत येणाऱ्या रॉकेल कोठ्यापैकी अर्धघाऊक परवानाधारकास देणेत येणाऱ्या कोठ्या व्यतिरिक्त तालुकेसाठीचा जो कोठा वाटपासाठी असेल त्या कोठ्याचे तालुकेसाठी केरोसीन वाटपास दिलेल्या घाऊक परवानाधारक यांचेकडून प्रति एक हजार लिटरचे रक्कम रुपये ३००/- प्रमाणे अर्धघाऊक वितरकांचे कमिशन संबंधित घाऊक परवानाधारक यांचेकडून दरमहा वसूल करून लेखाशीर्ष, ०४०८, अन्नसाठवण व वखार साठवण ८०० इतर जमा रक्कम (०३) इतर बाबी सांकेतांक क्र. ०४०८००१ ५००, या शिर्षाखाली जमा करून चलनाचे मूळ प्रतिसह दरमहा दिनांक ३ पर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा.

२) तेल कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील विरकांचा डिलर्स पूल कमिशन अकाऊंट मध्ये दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेचा वितरकनिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सातारा येथे दिनांक ५ पूर्वी सादर करावा.

वसुंधरा बारवे,

जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा.

सातारा, ४ एप्रिल २०१८.

आदेश-(x-३८५१)

क्रमांक/पुशा/रॉकेल/कावि-३४६/सन २०१८.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु.२७ दिनांक १४ मे २०१८ अन्वये दिलेल्या निर्देशांक अनुसरून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अनुदानित केरोसीनचे किरकोळ विक्री दर निश्चित करणेसाठी राज्यस्तरीय समन्वयक, तेलउद्योग यांचेकडून दिनांक १६ मे २०१८ पासूनचे नवीन एक्स डेपो दर प्राप्त करून घेणेत आले आहेत. शासन, पुरवठा विभाग परिपत्रक क्र.केईआर-१३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार केरोसीनचे दर निश्चित करताना पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्याअर्थी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करणेत येणाऱ्या केरोसीनच्या सुधारित एक्स डेपो दराप्रमाणे केरोसीनचा घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ विक्रीदर निश्चित करणेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांना इकडील आदेश क्र. पुशा/रॉकेल/कावि-६४०/१७ दिनांक २२ ऑगस्ट २०१७ अन्वये प्राधिकृत करणेत आले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र शासनाकडील रॉकेल विक्रीचे दर ठरविणेचे आदेश १९७० मधील परिच्छेद तीन तथा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक रॉकेल-१७००/४४५/प्र.क्र. ३४२/ना.पु.२७ दिनांक २४ एप्रिल २००० व निर्णय क्रमांक रॉकेल-१०००/५५७५/प्र.क्र.८१६/ना.पु.२७ दिनांक २६ सप्टेंबर २००१ व निर्णय क्रमांक रॉकेल-१००२/२४५३/प्र.क्र.२२८४/ना.पु.२७ दिनांक ११ सप्टेंबर २००२ व निर्णय क्र.रॉकेल/१००५/४५३०/प्र.क्र.४५५१/ना.पु.२७ दिनांक २१ मार्च २००४ तसेच या कार्यालयाकडील दिनांक २२ ऑगस्ट २०१७ रोजीचे उक्त

आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा अशी अधिसूचना जाहीर करीत आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या नियंत्रित दराच्या घरगुती वापरासाठीच्या घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ रॉकेल विक्रीचे दर दिनांक १६ मे २०१८ पासून खालीलप्रमाणे निश्चित करणेत येत आहेत.

वरील किरकोळ विक्री बाबत एक लिटरचा दर दिलेला आहे. किरकोळ विक्री करताना खालील नमुन्याप्रमाणे विक्री करणेची आहे.

अ. नं.	तालुका	घरगुती वापराचा रॉकेल दर							
		अर्धघाऊक विक्रेत्यासाठी १००० लिटरचा दर							
		१००० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	१००० लिटरचा निव्वळ दर	१००० लिटरचा वस्तू व सेवा कर रक्कम	२०० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	२०० लिटरचा निव्वळ दर	२०० लिटर दराची वस्तू व सेवा कर रक्कम	किरकोळ एक लिटरचा दर	किरकोळ एक लिटरचा चा पूर्णांकित दर
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१.	सातारा (अर्ध / घाऊक विक्रेत्याचे कमिशन समाविष्ट करून दर)	२५६७५.००	२४४५२.३८	१२२२.६२	५१३५.००	४८९०.४८	२४४.५२	२६.१५	२६.१५
२.	पाटण	००.००	००.००	००.००	५१५२.००	४९०६.६७	२४५.३३	२६.२३	२६.२५
३.	महाबळेश्वर	००.००	००.००	००.००	५०८८.००	४८४५.७१	२४२.२९	२५.९१	२५.९५
४.	जावली	००.००	००.००	००.००	५०९०.००	४८४७.६२	२४२.३८	२५.९२	२५.९५
५.	वाई	००.००	००.००	००.००	५०३६.००	४७९६.१९	२३९.८१	२५.६५	२५.६५
६.	कोरेगाव	००.००	००.००	००.००	५०९८.००	४८५५.२४	२४२.७६	२५.९६	२६.००
७.	खटाव	००.००	००.००	००.००	५१४४.००	४८९९.०५	२४४.९५	२६.१९	२६.२०
८.	खंडाळा	००.००	००.००	००.००	५००८.००	४७६९.५२	२३८.४८	२५.५१	२५.५५
९.	कराड	००.००	००.००	००.००	५१४०.००	४८९५.२४	२४४.७६	२६.१७	२६.२०
१०.	फलटण	००.००	००.००	००.००	५०३६.००	४७९६.१९	२३९.८१	२५.६५	२५.६५
११.	माण	००.००	००.००	००.००	५१००.००	४८५७.१४	२४२.८६	२५.९७	२६.००

वरील किरकोळ विक्रीबाबत एक लिटरचा दर दिलेला आहे. किरकोळ विक्री करताना खालील नमुन्याप्रमाणे विक्री करणेची आहे.

उदा : कोरेगाव तालुक्याचा किरकोळ विक्रीचा दर रुपये २५.९६ पैसे व पूर्णांकित दर रुपये २६.०० पैसे असा आहे. एक लिटरची विक्री करताना रुपये २५.७० पैसे घेणेचे आहे. तथापि दोन लिटरची विक्री करताना त्याचा आकार $२५.९६ + २५.९६ = ५१.९२$ पूर्णांकित रुपये ५१.९५ पैसे घेणेचे आहेत.

ज्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे त्या भागातील विक्रेत्यांना प्रति लिटर ०.०२ पैसे (दोन पैसे) वाघतुकीकरिता देणेचे आहेत. अशा गावांबाबत संबंधित तहसिलदार यांनी नोंदी घेणेच्या आहेत. त्याप्रमाणे घाऊक रॉकेल वितरक यांनी किरकोळ विक्रेत्यांना केलेल्या रॉकेल वितरणाबाबतच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. घरगुती वापरासाठीचे रॉकेल विक्रीचे हिशोब वेगवेगळे ठेवणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांना रॉकेल पोहोच करणेची जबाबदारी संबंधित घाऊक रॉकेल वितरक यांचेवर राहिल.

महत्त्वाची टीप :

१) सातारा तालुकेसाठी दरमहा देणेत येणाऱ्या रॉकेल कोठ्यापैकी अर्धघाऊक परवानाधारकास देणेत येणाऱ्या कोठ्या व्यतिरिक्त तालुकेसाठीचा जो कोठा वाटपासाठी असेल त्या कोठ्याचे तालुकेसाठी केरोसीन वाटपास दिलेल्या घाऊक परवानाधारक यांचेकडून प्रति एक हजार लिटरचे रक्कम रुपये ३००/- प्रमाणे अर्धघाऊक वितरकांचे कमिशन संबंधित घाऊक परवानाधारक यांचेकडून दरमहा वसूल करून लेखाशीर्ष “०४०८, अन्नसाठवण व वखार साठवण ८०० इतर जमा रक्कम (०३) इतर बाबी सांकेतांक क्र. ०४०८००१ ५००” या शिर्षाखाली जमा करून चलनाचे मूळ प्रतिसह दरमहा दिनांक ३ पर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा.

२) तेल कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील वितरकांचा “डिलर्स पूल कमिशन अकाउंट” मध्ये दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेचा वितरकनिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सातारा येथे दिनांक ५ पूर्वी सादर करावा.

सातारा, १८ मे २०१८.

आदेश-(x-३८५०)

क्रमांक/पुशा/रॉकेल/कावि-३३६/सन २०१८.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र.१/ना.पु.२७ दिनांक १४ मे २०१८ अन्वये दिनांक १ मे २०१८ पासून केरोसीनच्या नवीन एक्स डेपो दरात बदल झालेने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत अनुदानित केरोसीनचे किरकोळ विक्री दर निश्चित करण्याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावर करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. शासन, पुरवठा विभाग परिपत्रक क्र.केईआर-१३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार केरोसीनचे दर निश्चित करताना पूर्णाकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्याअर्थी सातारा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करणेत येणाऱ्या केरोसीनच्या सुधारित एक्स डेपो दराप्रमाणे केरोसीनचा घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ विक्रीदर निश्चित करणेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांना इकडील आदेश क्र. पुशा/रॉकेल/कावि-६४०/१७, दिनांक २२ ऑगस्ट २०१७ अन्वये प्राधिकृत करणेत आले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र शासनाकडील रॉकेल विक्रीचे दर ठरविणेचे आदेश १९७० मधील परिच्छेद तीन तथा महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय विस्तार, मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक रॉकेल-१७००/४४५/प्र.क्र. ३४२/ना.पु.२७ दिनांक २४ एप्रिल २००० व निर्णय क्रमांक रॉकेल-१०००/५५७५/प्र.क्र.८१६/ना.पु.२७ दिनांक २६ सप्टेंबर २००१ व निर्णय क्रमांक रॉकेल-१००२/२४५३/प्र.क्र.२२८४/ना.पु.२७ दिनांक ११ सप्टेंबर २००२ व निर्णय क्र.रॉकेल/१००५/४५३०/प्र.क्र.४५५१/ना.पु.२७ दिनांक २१ मार्च २००४ तसेच या कार्यालयाकडील दिनांक २२ ऑगस्ट २०१७ रोजीचे उक्त आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा अशी अधिसूचना जाहीर करित आहे की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या नियंत्रित दराच्या घरगुती वापरासाठीच्या घाऊक, अर्धघाऊक व किरकोळ रॉकेल विक्रीचे दर दिनांक १ मे २०१८ पासून खालीलप्रमाणे निश्चित करणेत येत आहेत.

वरील किरकोळ विक्रीबाबत एक लिटरचा दर दिलेला आहे. किरकोळ विक्री करताना खालील नमुन्याप्रमाणे विक्री करणेची आहे.

अ. नं.	तालुका	घरगुती वापराचा रॉकेल दर							
		अर्ध घाऊक विक्रेत्यासाठी १००० लिटरचा दर						किरकोळ	किरकोळ
		१००० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	१००० लिटरचा निव्वळ दर	१००० लिटर दराच्या वस्तु व सेवा कर रक्कम	२०० लिटरचा दर वस्तू व सेवा करासह	२०० लिटरचा निव्वळ दर	२०० लिटर दराची वस्तू व सेवा कर रक्कम	किरकोळ एक लिटरचा दर	किरकोळ एक लिटरचा चा पूर्णांकित दर
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१.	सातारा (अर्ध घाऊक विक्रेत्याचे कमिशन समाविष्ट करून दर)	२५४१५.००	२४२०४.७६	१२१०.२४	५०८३.००	४८४०.९५	२४२.०५	२५.८९	२५.९०
२.	पाटण	००.००	००.००	००.००	५१००.००	४८५७.१४	२४२.८६	२५.९७	२६.००
३.	महाबळेश्वर	००.००	००.००	००.००	५०३६.००	४७९६.१९	२३९.८१	२५.६५	२५.६५
४.	जावली	००.००	००.००	००.००	५०३८.००	४७९८.१०	२३९.९०	२५.६६	२५.७०
५.	वाई	००.००	००.००	००.००	४९८४.००	४७४६.६७	२३७.३३	२५.३९	२५.४०
६.	कोरेगाव	००.००	००.००	००.००	५०४६.००	४८०५.७१	२४०.२९	२५.७०	२५.७०
७.	खटाव	००.००	००.००	००.००	५०९२.००	४८४९.५२	२४२.४८	२५.९३	२५.९५
८.	खंडाळा	००.००	००.००	००.००	४९५६.००	४७२०.००	२३६.००	२५.२५	२५.२५
९.	कराड	००.००	००.००	००.००	५०८८.००	४८४५.७१	२४२.२९	२५.९१	२५.९५
१०.	फलटण	००.००	००.००	००.००	४९८२.००	४७४४.७६	२३७.२४	२५.३८	२५.४०
११.	माण	००.००	००.००	००.००	५०४८.००	४८०७.६२	२४०.३८	२५.७१	२५.७५

उदा : जावली तालुक्याचा किरकोळ विक्रीचा दर रुपये २५.६६ पैसे व पूर्णांकित दर रुपये २५.७० पैसे असा आहे. एक लिटरची विक्री करताना रुपये २५.७० पैसे घेणेचे आहे. तथापि दोन लिटरची विक्री करताना त्याचा आकार २५.६६ + २५.६६ = ५१.३२ पूर्णांकित रुपये ५१.३५ पैसे घेणेचे आहेत.

१.	सातारा (अर्थ / घाऊक विक्रेत्याचे कमिशन समाविष्ट करून दर)	२०४४९.००	१९८५३.४०	५९५.६०	४०९०.००	३९७०.८७	११९.१३	२०.९१	२०.९५
----	--	----------	----------	--------	---------	---------	--------	-------	-------

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२.	पाटण	००.००	००.००	००.००	४१०२.००	३९८२.५२	११९.४८	२०.९७	२१.००
३.	महाबळेश्वर	००.००	००.००	००.००	४०४४.००	३९२६.२१	११७.७९	२०.६८	२०.७०
४.	जावली	००.००	००.००	००.००	४०४४.००	३९२६.२१	११७.७९	२०.६८	२०.७०
५.	वाई	००.००	००.००	००.००	३९९६.००	३८७९.६१	११६.३९	२०.४४	२०.४५
६.	कोरेगाव	००.००	००.००	००.००	४०५२.००	३९३३.९८	११८.०२	२०.७२	२०.७२
७.	खटाव	००.००	००.००	००.००	४०९६.००	३९७६.७०	११९.३०	२०.९४	२०.९५
८.	खंडाळा	००.००	००.००	००.००	३९६८.००	३८५२.४३	११५.५७	२०.३०	२०.३०
९.	कराड	००.००	००.००	००.००	४०९२.००	३९७२.८२	११९.१८	२०.९२	२०.९५
१०.	फलटण	००.००	००.००	००.००	३९९४.००	३८७७.६७	११६.३३	२०.४३	२०.४५
११.	माण	००.००	००.००	००.००	४०५६.००	३९३७.८६	११८.१४	२०.७४	२०.७५

उदा : पाटण तालुक्याचा किरकोळ विक्रीचा दर रुपये २०.९७ पैसे व पूर्णांकित दर रुपये २१.०० पैसे असा आहे. एक लिटरची विक्री करताना रुपये २१.०० पैसे घेणेचे आहे. तथापि दोन लिटरची विक्री करताना त्याचा आकार २०.९७ + २०.९७ = ४१.९४ पूर्णांकित रुपये ४१.९५ पैसे घेणेचे आहेत.

ज्या ठिकाणी कच्चा रस्ता आहे त्या भागातील विक्रेत्यांना प्रति लिटर ०.०२ पैसे (दोन पैसे) वाहतुकीकरिता देणेचे आहेत. अशा गावांबाबत संबंधित तहसिलदार यांनी नोंदी घेणेच्या आहेत. त्याप्रमाणे घाऊक रॉकेल वितरक यांनी किरकोळ विक्रेत्यांना केलेल्या रॉकेल वितरणाबाबतच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. घरगुती वापरासाठीचे रॉकेल विक्रीचे हिशोब वेगवेगळे ठेवणे आवश्यक आहे. किरकोळ विक्रेत्यांना रॉकेल पोहोच करणेची जबाबदारी संबंधित घाऊक रॉकेल वितरक यांचेवर राहिल.

महत्वाची टीप :

१) सातारा तालुकेसाठी दरमहा देणेत येणाऱ्या रॉकेल कोठ्यापैकी अर्धघाऊक परवानाधारकास देणेत येणाऱ्या कोठ्याव्यतिरिक्त तालुकेसाठीचा जो कोठा वाटपासाठी असेल त्या कोठ्याचे तालुकेसाठी केरोसीन वाटपास दिलेल्या घाऊक परवानाधारक यांचेकडून प्रति एक हजार लिटरचे रक्कम रुपये २००/- प्रमाणे अर्धघाऊक वितरकांचे कमिशन संबंधित घाऊक परवानाधारक यांचेकडून दरमहा वसूल करून लेखाशीर्ष “०४०८, अन्नसाठवण व वखार साठवण ८०० इतर जमा रक्कम (०३) इतर बाबी सांकेतांक क्र. ०४०८००१ ५००” या शिर्षाखाली जमा करून चलनाचे मूळ प्रतिसह दरमहा दिनांक ३ पर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा.

२) तेल कंपन्यांनी सातारा जिल्ह्यातील विरकांचा “डिलर्स पूल कमिशन अकाऊंट” मध्ये दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेचा वितरकनिहाय अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सातारा येथे दिनांक ५ पूर्वी सादर करावा.

श्वेता सिंघम,
जिल्हाअधिकारी, सातारा.

सातारा, १ मे २०१७.

आदेश (x-१८०३)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये

क्रमांक/जिउनिपुणेशहर/ना. बँक/क्र.१५६/६४३५/२०१८.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे, या आदेशान्वये **जनता अर्बन को-ऑप.बँक लिमिटेड**, वाई, तालुका वाई, जिल्हा सातारा, या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलम १०१ व ११ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे १५६ (१) व नियम कलम १०७ अ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०१८ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नाव	हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. संदिप वासुदेव बाचल	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	पुणे व पिंपरी चिंचवड म.न.पा. तसेच हवेली तालुका पुरते मर्यादित,

अटी.--

१. वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.
२. सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
३. वसुली अधिकारी यांनी दर महा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात 'अ-३', 'अ-४', व 'ब' कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी. तसेच ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील या कार्यालयात सदरची माहिती सादर करावी.
४. अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
५. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. त्याबाबतचा नमुना अ-१, अ-२, अ-३, अ-४ सोबत जोडलेला आहे.
६. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिक कॅथोलिक को-ऑप. बँकविरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
७. वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाही.
८. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
९. वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हील कोर्ट, एक्झिक्युटिव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.
१०. वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी, असा फलक लावता येऊ शकेल.
११. वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयकृत वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचे आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे. त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
१२. वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलीपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
१३. जिल्हा उपनिबंधक, यांनी बोलविलेल्या सभेउपस्थित राहून कर्ज वसुलीची माहिती देणे.
१४. शासनाचा मागील थकीत सरचार्ज व प्रोसेस फी चा भरणा बाकी असल्यास पुढील १५ दिवसांत शासनास जमा करून त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी.
१५. सर्व वसुली अधिकाऱ्यांनी उपरोक्त नमूद मा. सहकार आयुक्त यांचे दिनांक २४ जून २०१६ व दिनांक १ जानेवारी २०१७ रोजीच्या परिपत्रकातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून वसुली विषयक प्रशिक्षण घेऊन तसे प्रमाणपत्र नूतनीकरण प्रस्तावासोबत सादर करावे. दर महिन्याच्या ५ तारखेला खालील नमुन्यात मागील माहे अखेरची माहिती विहित नमुना ८ क, २ व ३ मध्ये माहिती सादर करावी.
१६. सदरचे अधिकार हे केवळ या कार्यालयाचे कार्यक्षेत्र पुणे व पिंपरी चिंचवड म.न.पा. तसेच हवेली तालुका पुरते मर्यादित, राहतील.

विषय क्र. ८ (क) - २

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (रुपये लाखात)

संस्था	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकार्यांची संख्या	रकाना ४ मध्ये नमूद केलेल्या अधिकार्यां कडील एकूण संस्था	महिन्याचे सुरवातीस कार्यवाहीचे शिल्लक वसुली दाखले	चालू महिन्यात कार्यवाहीसाठी प्राप्त वसुली दाखले	कार्यवाही- साठीचे एकूण वसुली दाखले	चालू महिना अखेर संपूर्ण वसुल झालेले वसुली दाखले	चालू महिना अखेर प्रलंबित वसुली दाखले	रकाना १४ पैकी प्रलंबित दाखल्यांपैकी कार्यवाही खालील स्थिती	जंगम जप्ती करावयाची	स्थावर जप्ती करावयाची	लिलाव करावयाची
			संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम
१	२	३	४ ५	६ ७	८ ९	१० ११	१२ १३	१४ १५	१६ १७	१८ १९	

विषय क्र. ८ (क) - ३

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (प्रलंबित दाखल्यांचा कालावधी)

वसुली अधिकार्याकडील कार्यवाहीसाठीचे प्रलंबित दाखले (रुपये लाखात) माहे - २०१७

अ. क्र.	संस्था प्रकार	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकार्यांची संख्या	चालू महिना अखेर अंमलबजावणी साठीचे प्रलंबित दाखले	६ महिन्याचे आतील	प्रलंबित दाखल्यांचा कालावधी					
					९ महिन्याचे आतील	१२ महिन्याचे आतील	१ वर्षाचे वरील	२ वर्षाचे वरील		
			संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम
१	२	३	४ ५	६ ७	८ ९	१० ११	१२ १३	१४ १५		

पुणे, १७ फेब्रुवारी २०१८.

आदेश (X-१८०४)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अन्वये आदेश.

क्रमांक/जिउनिपुणे/शहर/गृहनिर्माण/क.१५६/६५१३/२०१८. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे, या आदेशान्वये पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महाराष्ट्र मर्यादित, पुणे, या संस्थेच्या खालील अधिकार्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलम १०१ व ११ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०१८ या कालावधीकरिता प्रदान करित आहे.

अ. क्र.	अधिकार प्रदान करावयाचे अधिकार्याचे नांव	अधिकार प्रदान करावयाचे अधिकार्याचा हुद्दा	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र
१.	श्री. गिरीश मनोहर पाठक	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	पुणे व पिंपरी चिंचवड म.न.पा. तसेच हवेली तालुकापुरते मर्यादित,

अटी.--

१. वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येतील.
२. सदरचे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
३. वसुली अधिकारी यांनी दरमाहि सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अ-३, अ-४ व ब कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी. तसेच ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनीदेखील या कार्यालयात सदरची माहिती सादर करावी.
४. अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
५. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. मा. सहकार आयुक्त कार्यालयाकडील दिनांक २४ जून २०१६ रोजीच्या विहित नमुना अ-१, अ-२, अ-३, अ-४ सोबत जोडलेला आहे.
६. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १९४२/२०१३, दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
७. वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाही.
८. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहांच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
९. वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही महाराष्ट्र शासन नियुक्त आणि किंवा सिव्हिल कोर्ट, एक्झिक्युटिव्ह कोर्ट या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) असे लिहावे.
१०. वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर वसुली अधिकारी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ मर्यादित, असा फलक लावता येऊ शकेल.
११. वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचे आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या अस्थापनेवर काम करीत आहे. त्या अस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
१२. वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
१३. जिल्हा उपनिबंधक, यांनी बोलविलेल्या सभेस उपस्थित राहून कर्ज वसुलीची माहिती देणे.
१४. शासनाचा मागील थकीत सरचार्ज व प्रोसेस फीचा भरणा बाकी असल्यास पुढील १५ दिवसात शासनास जमा करून त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी.
१५. सर्व वसुली अधिकाऱ्यांनी उपरोक्त नमूद मा. सहकार आयुक्त यांचे दिनांक २४ जून २०१६ व दिनांक १ जानेवारी २०१७ रोजीच्या परिपत्रकातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून वसुलीविषयक प्रशिक्षण घेऊन तसे प्रमाणपत्र नूतनीकरण प्रस्तावासोबत सादर करावे. दर महिन्याच्या ५ तारखेला खालील नमुन्यात मागील माहे अखेरची माहिती विहित नमुना ८ क, २ व ३ मध्ये माहिती सादर करावी.

विषय क्र. ८ (क) - २

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (रुपये लाखात)

संस्था	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकाऱ्यांची संख्या	रकाना ४ मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यां कडील एकूण संख्या	महिऱ्याचे सुरवातीस कार्यवाहीचे शिल्लक वसुली दाखले	चालू महिन्यात कार्यवाहीसाठी प्राप्त वसुली दाखले	कार्यवाही-साठीचे एकूण वसुली दाखले	चालू महिना अखेर संपूर्ण वसूल झालेले वसुली दाखले	चालू महिना अखेर प्रलंबित वसुली दाखले	रकाना १४ पैकी प्रलंबित दाखल्यांपैकी कार्यवाही खालील स्थिती	जंगम जप्ती करावयाची	स्थावर जप्ती करावयाची	लिलाव करावयाची
			संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम
१	२	३	४ ५	६ ७	८ ९	१० ११	१२ १३	१४ १५	१६ १७	१८ १९	

विषय क्र. ८ (क) - ३

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (प्रलंबित दाखल्यांचा कालावधी)
वसुली अधिकाऱ्याकडील कार्यवाहीसाठीचे प्रलंबित दाखले (रुपये लाखात) माहे - २०१७

अ. क्र.	संस्था प्रकार	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकाऱ्यांची संख्या	चालू महिना अखेर अंमलबजावणी साठीचे प्रलंबित दाखले	६ महिन्याचे आतील	प्रलंबित दाखल्यांचा कालावधी			
					९ महिन्याचे आतील	१२ महिन्याचे आतील	१ वर्षाचे वरील	२ वर्षाचे वरील
			संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम	संख्या रक्कम
१	२	३	४ ५	६ ७	८ ९	१० ११	१२ १३	१४ १५

बी. टी. लावंड,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर.

पुणे, १२ मार्च २०१८.

DISTRICT DEPUTY REGISTRAR
ORDER

License No. WHA/PNAG/MKT/368/OF 2017-2018.— Licence is Granted to Chame Agro Industries Pvt. Ltd. Warehousing, At./Post. Kalkhairewadi (Supe), Tal. Baramati, Dist Pune. (hereinafter referred to as the licensee) on the payment of a fee of Rs. 1180/- for conduct business of warehouseman in the ware- house (s) situated At. Gat. No. 54 & 57, Kalkhairewadi, Near Belectric Solar Plant, Supe, Tal. Baramati, Dist. Pune referred to as warehouse (s) subject to the provisions of the Bombay Warehouse Act, 1959 the Bombay Warehouse Rules 1960 and on the following conditions namely.

1. This license shall be valid up to and inclusive of the 30th Sept. 2018.
2. Licensee shall not carry on the business or a warehouseman at any place other than the said warehouses.
3. The licensee shall carry on the after said business for the storage of the following goods the all agricultral and trival produce *i.e.* Vegetables - Asparagus, Potato, Onions, Avocado, Beet root, Cabbage, Cauliflower, Cucumber, Lemons, Green Chilies etc., Fruits - Black berry, Grapes, Pomegranate's, Mango, Banana, Custard Apple, Apple, Orange etc., Dairy Products - Milk products, Curd Paneer, Cheez, Mayonnaise etc., Dry Fruits-Cashew nut, Almonds, Raisin, Coconut, Walnuts etc., Spices - Mirchi, Turmeric etc., Medicinal Products - Herbal Medicinal raw materials, Active Pharmaceutical raw materials, Finished Pharmaceutical products etc., Frozen Products - Green peas, pulp's of fruits etc.

4. This license shall not be transferable.
5. No correction or alteration in the schedule of the charge maintained under rule 17 of the Bombay Ware house Rule 1960 shall be valid unless approved by the prescribed authority.
6. This license shall be liable to revoke or suspend in accordance with the provision of Section 8 of the Bombay Warehouse Act 1959.
7. In the event of revocation or suspension of this license, the licensee shall surrender it to the prescribed authorities along with all the warehouse receipts in his possession.

Anand. A. Katke,
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Pune (Rural).

Pune, 18th April 2018.

उप आयुक्त (महसूल), पुणे विभाग, पुणे यांजकडून

आदेश-(X-३४२-४६)

क्रमांक/मह-१/आस्था-१(ई)/कावि/१४९६/सन २०१७. — लिपिक - टंकलेखक संवर्गातून अव्वल कारकून पदावरील पदोन्नतीसाठीचे महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९९ व तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठीचे महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम १९९८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे, पुणे विभागातील लिपिक - टंकलेखक व तलाठी कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०१७ ची परीक्षा दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ ते १७ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत घेण्यात आली आहे. सदर परीक्षेमध्ये खालील उमेदवारांना प्रथम संधीमध्ये सर्व विषयांमध्ये ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त झालेले उक्त नियमानुसार उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करित आहे.

गुण क्रमांक	जिल्हा	कर्मचाऱ्याचे नाव	जिल्हा बैठक क्रमांक	संवर्ग	७० % किंवा त्या पेक्षा जास्त गुण मिळालेले विषय
१	२	३	४	५	६
१	पुणे	श्रीमती घनवट संध्याराणी ज्ञानदेव	७	लिपिक	विषय क्र. १, २, ३ व ७
२	कोल्हापूर	श्रीमती पवार सविता सुरेश	२४	लिपिक	विषय क्र. १, २, ५ व ७
३	कोल्हापूर	श्रीमती बिरंजे प्रियंका जोतिबा	३	लिपिक	विषय क्र. १, २, ५, व ६ व ७
४	सातारा	श्रीमती कणसे शितल शंकरराव	६१	तलाठी	विषय क्र. १, ३, ५ व ६
५	कोल्हापूर	श्री. हुबाले गणेश अशोक	३२	तलाठी	विषय क्र. ५ व ७
६	कोल्हापूर	श्रीमती दासरे पूजा विनायकराव	६	लिपिक	विषय क्र. २, ५, ६ व ७
७	सांगली	श्री. क्षीरसागर अमृता चंद्रकांत	११	लिपिक	विषय क्र. २, ४, ५ व ७
८	कोल्हापूर	श्री. ढगे रोहिदास रावसाहेब	७	लिपिक	विषय क्र. १, २, ३,
९	पुणे	श्री. हारळ शामराव तातेराव	१०	लिपिक	विषय क्र. १, २, व ७
१०	पुणे	श्री. सातपुते सचिन भगवान	२१	लिपिक	विषय क्र. १, ५ व ७
११	सातारा	श्री. भंडारी गोपाल देवीदास	४५	तलाठी	विषय क्र. १, ३, ४, ५ व ६
१२	सोलापूर	श्री. देशपांडे सुशांत सुर्यकांत	२	लिपिक	विषय क्र. १ व ६
१३	कोल्हापूर	श्री. पाटील सागर रामचंद्र	२३	लिपिक	विषय क्र. १, ५, ६ व ७
१४	कोल्हापूर	श्री. खिरेकर श्रीहरी शामराव	१६	लिपिक	विषय क्र. २, ६ व ७
१५	सातारा	श्री. तांबोळी असिफ नजीर	३७	लिपिक	विषय क्र. १, ३, ५, ६ व ७
१६	सोलापूर	श्री. चंडोल रत्ना श्रीरंग	१	लिपिक	विषय क्र. ६ व ७
१७	पुणे	श्री. गुणाले एकनाथ नवाजी	९	लिपिक	विषय क्र. १, ५ व ७

१	२	३	४	५	६
१८	सातारा	श्रीमती शिवपुजे रोहिणी बाळासाहेब	७४	तलाठी	विषय क्र. १ व ५
१९	सातारा	श्री. पवार ज्ञानेश्वर विश्वनाथ	२७	लिपिक	विषय क्र. १, ६ व ७
२०	पुणे	श्रीमती घाटे भावना किरण (मारणे)	८	लिपिक	विषय क्र. १, २ व ७
२१	पुणे	श्रीमती शंकरराव पुजा प्रदिप	२२	लिपिक	विषय क्र. १ व ७
२२	सांगली	श्रीमती मलकरी कलावती पुडलिक	१२	लिपिक	विषय क्र. ३ व ७
२३	पुणे	श्री. बडे केशव देवीदास	२	लिपिक	विषय क्र. १, ३ व ७
२४	कोल्हापूर	श्री. शिंदे आशिष वसंतराव	२५	लिपिक	विषय क्र. २, ३ व ७
२५	कोल्हापूर	श्री. भोसले सागर जगन्नाथ	२९	तलाठी	--
२६	कोल्हापूर	श्री. इज्जपवार राजेश्वर गोविंदराव	११	लिपिक	विषय क्र. २, ६ व ७
२७	कोल्हापूर	श्रीमती किल्लेदार अश्विनी श्रीकांत	१७	लिपिक	विषय क्र. २, ६ व ७
२८	सातारा	श्री. टाले ज्ञानेश्वर भुजंगा	३६	लिपिक	विषय क्र. ६
२९	सातारा	श्रीमती साबने सिमा बाबुराव	७५	तलाठी	विषय क्र. १
३०	सातारा	श्री. वाडकर किशोर सुभाष	७६	तलाठी	विषय क्र. ६
३१	सातारा	श्री. काळे मनोज हरिश्चंद्र	१६	लिपिक	विषय क्र. ६
३२	कोल्हापूर	श्री. मुतकेकर शंकर विठ्ठल	२१	लिपिक	विषय क्र. ६
३३	कोल्हापूर	श्री. इगवे माधव सुभाष	१०	लिपिक	विषय क्र. ६ व ७
३४	कोल्हापूर	श्री. माने सुरज रघुनाथ	३७	तलाठी	विषय क्र. ७
३५	पुणे	श्री. राठोड दामोदर काशीराम	१९	लिपिक	
३६	कोल्हापूर	श्रीमती चव्हाण सविता सतिश	४	लिपिक	विषय क्र. ६ व ७
३७	पुणे	श्री. रेनगुंटवार राहुल प्रभाकर	२०	लिपिक	विषय क्र. १, २ व ७
३८	पुणे	श्रीमती शिंदे स्वाती सुभाष	२५	लिपिक	विषय क्र. १, ५ व ७
३९	सातारा	श्री. पवार भरत तुकाराम	२६	लिपिक	विषय क्र. १ व ७
४०	सांगली	श्री. कांबळे अभिजित आण्णाप्पा	१०	लिपिक	विषय क्र. ३ व ७
४१	सातारा	श्री. होले भुषण अशोकराव	१३	लिपिक	विषय क्र. १, ५, ६ व ७
४२	सातारा	श्री. भोसले कैलास दिलीप	४६	तलाठी	विषय क्र. ३ व ६
४३	सोलापूर	श्री. राजपूत गिरीशसिंग अनंतसिंग	८	लिपिक	विषय क्र. ७
४४	पुणे	श्रीमती गाळेकर दिपाली सुरेश	६	लिपिक	विषय क्र. १, २ व ७
४५	सातारा	श्रीमती माने सोनाली रामहरी	२२	लिपिक	विषय क्र. ६
४६	सातारा	श्री. जाधव मोहन आनंदराव	५४	तलाठी	विषय क्र. १, ३ व ५
४७	सांगली	श्री. फाळके दिपक विलास	३	लिपिक	विषय क्र. ३ व ७
४८	सातारा	श्री. अहिरेकर किरण धनसिंग	४१	तलाठी	विषय क्र. १ व ७
४९	सातारा	श्रीमती सावळकर मनिषा दत्तात्रय	७०	तलाठी	विषय क्र. ६
५०	सातारा	श्री. जयसिंगपुरे चंद्रकांत गजानन	१५	लिपिक	विषय क्र. ४ व ६
५१	सातारा	श्री. चरडे राहुल गुणवंतराव	६	लिपिक	विषय क्र. ५ व ६
५२	सातारा	श्री. तुपकर रमेश दामोदर	३८	लिपिक	विषय क्र. ४
५३	सातारा	श्री. नलवडे विक्रम जगन्नाथ	२४	लिपिक	विषय क्र. ६ व ७
५४	सांगली	श्रीमती हिंडे निशिगंधा अमोल	२	लिपिक	विषय क्र. ५ व ७
५५	कोल्हापूर	श्री. दावणे प्रकाश आनंदराव	८	लिपिक	विषय क्र. २ व ७

१	२	३	४	५	६
५६	सोलापूर	श्रीमती वानखडे छाया प्रेमदास	१२	लिपिक	विषय क्र. ६ व ७
५७	सातारा	श्री. बोरखडे प्रफुल्ल पुरुषोत्तम	५	लिपिक	विषय क्र. ५ व ६
५८	कोल्हापूर	श्रीमती शिंदे सुप्रिया अशोक	२६	लिपिक	
५९	पुणे	श्रीमती भोसेकर श्रावणी पंकज	३	लिपिक	विषय क्र. ७
६०	सोलापूर	श्री. निसाळ जगदिश महादू	६	लिपिक	विषय क्र. ६ व ७
६१	सातारा	श्री. पाटील अमोल अमरदिप	६९	तलाठी	विषय क्र. ६

उपरोक्त उमेदवारांना ७० % किंवा अधिक गुण मिळविलेल्या विषयांचे क्रमांक संबंधित उमेदवारांच्या नावामध्ये स्तंभ क्र. ६ मध्ये नमूद करण्यात आले आहेत. त्यांच्या या विशेष गुणवत्तेची नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात घेण्यात यावी.

पूर्वी परीक्षेतील काही विषयात सुट्टीचा फायदा घेऊन दुसऱ्या किंवा त्या पुढील संधी घेऊन परीक्षेस बसलेले खालील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

अ. क्र.	जिल्ह्याचा बैठक क्रमांक	कर्मचार्याचे नाव	संवर्ग	जिल्हा
१	२	३	४	५
१	५	श्रीमती गायकवाड सोनल तानाजी	लिपिक	पुणे
२	१२	श्री. जाधव गोविंद आसाराम	लिपिक	पुणे
३	२४	श्रीमती शिंदे सुचिता सुभाष	लिपिक	पुणे
४	२७	श्री. पाटील बलभीम बळीराम	तलाठी	पुणे
५	२८	श्री. सुपे अंकुश तुकाराम	तलाठी	पुणे
६	१	श्री. बडेकर महेश्वर नारायण	लिपिक	सातारा
७	३	श्री. भिसे संदिप सोपान	लिपिक	सातारा
८	८	श्री. देशमुख बापू आपणा	लिपिक	सातारा
९	१०	श्रीमती ढोक स्वाती गोरखनाथ	लिपिक	सातारा
१०	१२	श्री. घुगे नितीन रामराव	लिपिक	सातारा
११	१७	श्री. कांबळे रविंद्रा आनंदा	लिपिक	सातारा
१२	१८	श्री. कांबळे दिपक विठ्ठल	लिपिक	सातारा
१३	२३	श्री. मतकर नितीन मारुती	लिपिक	सातारा
१४	२९	श्री. पुजरवाड संतोष पांडुरंगराव	लिपिक	सातारा
१५	३०	श्री. साबळे हनुमंत कडूजी	लिपिक	सातारा
१६	३१	श्री. ससाणे विजय श्रीरंग	लिपिक	सातारा
१७	३३	श्री. शेख इब्रान राजुद्दीन	लिपिक	सातारा
१८	३५	श्री. शिंदे दादासाहेब शाहुराव	लिपिक	सातारा
१९	४०	श्री. वराडे नेव्हील अंकुश	लिपिक	सातारा
२०	४४	श्रीमती भागवत उषा किरण	तलाठी	सातारा
२१	४७	श्री. बोबडे अमोल नथुराम	तलाठी	सातारा
२२	४८	श्रीमती दळवी आरती महादेव	तलाठी	सातारा
२३	५१	श्री. इटलोड श्रीकांत साईनाथ	तलाठी	सातारा
२४	५३	श्रीमती जाधव दिपाली काकासाहेब	तलाठी	सातारा
२५	५८	श्री. कदम अधिक उत्तम	तलाठी	सातारा
२६	५९	श्रीमती कदम अर्चना विश्वास	तलाठी	सातारा

१	२	३	४	५
२७	७२	श्रीमती शिंगटे शालन महेश	तलाठी	सातारा
२८	१	श्री. बागवान मेहबुब नबीलाल	लिपिक	सांगली
२९	१५	श्री. रविंद्र डोंगर साळुंखे	लिपिक	सांगली
३०	१६	श्री. सुनिल विठ्ठल साळुंखे	लिपिक	सांगली
३१	१७	श्रीमती तडाके विजया शिवाजी	लिपिक	सांगली
३२	२०	श्री. विश्वनाथ होनाजी भांगे	तलाठी	सांगली
३३	७	श्रीमती निराळी प्रियांका रमेश	लिपिक	सोलापूर
३४	९	श्री. रणसुभे अतुल अशोक	लिपिक	सोलापूर
३५	१४	श्रीमती जाधव अनिता नामदेव	तलाठी	सोलापूर
३६	१७	श्री. कोताळकर दत्तात्रय भिमराव	तलाठी	सोलापूर
३७	१९	श्री. पाटील आनंदराव तानाजी	तलाठी	सोलापूर
३८	२३	श्री. सावंत मिलींद अशोक	तलाठी	सोलापूर
३९	२२	श्री. नारिंगेकर मंजित आनंद	लिपिक	कोल्हापूर
४०	२७	श्रीमती भांदिगरे रुपाली एकनाथ	तलाठी	कोल्हापूर
४१	३५	श्री. कुंभार रणजित केरबा	तलाठी	कोल्हापूर
४२	३९	श्रीमती पाटील आश्विनी रामराव	तलाठी	कोल्हापूर
४३	४१	श्रीमती पाटील पल्लवी विश्वासराव	तलाठी	कोल्हापूर

खालील उमेदवार या परिक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत. परंतु त्यांच्या नावापुढे नमुद केलेल्या विषयांत ५५ % किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्याने त्यांना त्या विषयात सूट देण्यात आली आहे.

अ. क्र.	बैठक क्रमांक	कर्मचाऱ्याचे नाव	पूर्वी सूट मिळालेले विषय क्रमांक	आता सूट मिळालेले विषय क्रमांक
१	२	३	४	५
१	१	श्री. अघमे प्रकाश सुदर्शन	--	१, २, ३, ४, व ७
२	४	श्री. धर्मापुरीकर नितेश धोंडीबा	--	१, २, ४ व ७
३	११	श्रीमती इंगोले ज्योती जर्नादन	--	१, २, ४ व ७
४	१३	श्री. काळबांडे सदानंद सटवा	--	२ व ७
५	१४	श्री. लिमये अजया मनिष	--	१, २, ३, ५, व ७
६	१५	श्री. लोंढे उत्तम श्रीधर	--	१, २, ३ व ७
७	१६	श्री. माळवदे संदिप कांतीलाल	--	१, २, ३, व ७
८	१७	श्री. पवळे महेश साहेबराव	--	७
९	१८	श्री. फाटक अस्मित संजय	१, २, ३ व ६	७
१०	२३	श्रीमती शेख आफ्रीन सलीम	--	१, २, ३, ५, ६ व ७
पुणे जिल्हा - तलाठी संवर्ग				

अ. क्र.	बैठक क्रमांक	कर्मचाऱ्याचे नाव	पूर्वी सूट मिळालेले विषय क्रमांक	आता सूट मिळालेले विषय क्रमांक
१	२	३	४	५
१	२६	श्री. गुळवे राहुल इंदाराम	५, ६ व ७	१
सातारा जिल्हा - लिपिक संवर्ग				

१	२	३	४	५
१	२	श्री. भंडारे महेश्वर	--	१ व ३
२	४	श्री. भोकरे कौस्तुभ हेमंत	--	१, ३, ४, ५, ६ व ७
३	७	श्रीमती चोरट शुभांगी प्रकाश	--	३, ४, ५ व ६
४	९	श्री. ढाकरे अमोल रामचंद्र	--	१, ४, ५, ६ व ७
५	११	श्री. धोंगडे गोकुळा भगवंता	--	१, ३, ५, ६ व ७
६	१४	श्री. इट्टोबोने दशरथ व्यंकट	--	१, ३, ४, ५, ६ व ७
७	१९	श्रीमती कुमरे नलिनी मोतीराम	--	१, ३ व ६
८	२०	श्री. महाडीक किशोर दत्तात्रय	५ व ६	१, ४ व ७
९	२१	श्री. मांडोळे संदिप दिनेश	१, २, ३, ५ व ६	--
१०	२५	श्री. नांगरे प्रविण धर्मराज	१, २, ३, ५, ६ व ७	--
११	२८	श्री. पोळ तुषार बजरंग	--	१, ३, ६ व ७
१२	३२	श्रीमती साठे सुनिता भगवान	--	१, ३, ४, ५, ६ व ७
१३	३४	श्री. शेडमाके राजू माणिकराव	--	१, ५ व ७
१४	३९	श्री. उकर्डे सुरज सुभाष	१, २, ३, ५ व ६	--
सातारा जिल्हा - तलाठी संवर्ग				

१	२	३	४	५
१	४२	श्री. अंभोरे ज्ञानेश्वर अच्युत	१, ३ व ६	--
२	४३	श्री. बारेलाल धवलसिंग खेमला	२, ३ व ६	१, ५ व ७
३	४९	श्री. ढवण सचिन रामचंद्र	२ व ६	१
४	५०	श्री. गिते दिलीप शेषराव	२, ३ व ६	१, ५ व ७
५	५५	श्री. जाधव प्रशांत निवृत्ती	१, २, ३, व ६	५ व ७
६	५७	श्रीमती कदम लता शिवाजी	३ व ६	५ व ७
७	६०	श्रीमती कांबळे राखी ज्ञानदेव	--	३ व ६
८	६२	श्री. कुंभार एकनाथ कालिदास	१, २, ५ व ६	--
९	६३	श्री. कुंभार संदिप रामचंद्र	--	३, ५, ६ व ७
१०	६५	श्रीमती लांडे सुरेखा ज्ञानदेव	--	१, ३, ५, ६ व ७
११	६६	श्री. महापुरे अमोल साहेबराव	१, २, ३, ५, ६ व ७	--
१२	६७	श्री. नाळे राहुल विष्णू	--	१, ३, ५, ६ व ७

सातारा जिल्हा - तलाठी संवर्ग

१	२	३	४	५
१३	६८	श्री. पांचाळ अमोल अनंतराव	१, २, ३, ४, ५ व ६	--
१४	७१	श्री. शेडोळकर अविनाश संजय	--	४, ५, ६ व ७
१५	७३	श्रीमती शिर्के स्मिता विजय	--	१, ४, ५, ६ व ७

सांगली जिल्हा - लिपिक संवर्ग

१	२	३	४	५
१	४	श्रीमती गोरले प्रियंका गजानन	--	२, ३, ६ व ७
२	५	श्री. गुरव सचिन जगन्नाथ	--	२, ३ व ७
३	६	श्री. प्रशांत भास्कर जडे	१, २, ३, ६ व ७	--
४	७	श्री. केसरे सागर दत्ता	--	१, ३, ४, व ७
५	८	श्री. रमेश भिमराव काळे	१, २, ३, ६ व ७	--
६	९	श्री. विक्रम मारुती काटे	३	२ व ७
७	१३	श्रीमती पाटील रेश्मा रघुनाथ	--	२, ३, ५ व ७
८	१४	श्री. पाटील अरविंद रघुनाथ	--	२, ३, व ७

सांगली जिल्हा - तलाठी संवर्ग

१	२	३	४	५
१	१८	श्रीमती आंबेकरी नूरजहाँ सिकंदर	--	२, ३, व ७
२	१९	श्री. बंडगर माळू विठ्ठल	२, ३, ५, ६ व ७	४
३	२१	श्री. कांबळे विनोद मनोहर	२, ३, ५, ६ व ७	--
४	२२	श्री. शिवशरण दत्तात्रय सतराम	१, २, ३, ६ व ७	--
५	२३	श्री. तुकाराम रामचंद्र तेली	३ व ६	--
६	२४	श्री. विशाल विष्णू उदगिरे	--	१

सांगली जिल्हा - लिपिक संवर्ग

१	२	३	४	५
१	३	श्री. देवकांबळे विजय शिवाजी	--	१, ३, ४, ५, ६ व ७
२	४	श्रीमती कोल्हे एस. एस.	--	१, ३, ५, ६ व ७
३	५	श्री. मुजावर एफ. एच.	--	२, ३, ६ व ७
४	१०	श्री. शिंदे राजू रामदास	--	१, ३, ५, ६ व ७
५	११	श्री. वाळा व्ही. ए.	--	१, ३, ५, ६ व ७

सोलापूर जिल्हा - तलाठी संवर्ग

१	२	३	४	५
१	१३	श्री. चाफेकर गजानन शंकरराव	--	३, ६, व ७
२	१५	श्री. करनाचे रमजान मोहदीन	--	१, ३
३	१६	श्री. कुंभार एस. एस.	१, २, ५ व ७	३ व ६
४	१८	श्री. मोटे चंद्रकांत मारुती	३, ४ व ७	६
५	२०	श्री. रेळेकर नामदेव नारायण	--	३, ५, ६ व ७
६	२१	श्री. सुर्यवंशी उमेश वसंतराव	२, ३, ४, ५, ६ व ७	--
७	२२	श्री. सोळंके विशाल राधाकृष्ण	५, ६ व ७	३ व ४

कोल्हापूर जिल्हा - लिपिक संवर्ग

१	२	३	४	५
१	१	श्री. आवळे मंदार उदय	--	६ व ७
२	२	श्री. बारहाते दत्ता शेषराव	--	--
३	५	श्री. चौगले अमर बाजीराव	१, ३, ४, ५ व ७	--
४	९	श्री. धुळ्राज महेश काशिनाथ	--	१, २, ३, ६ व ७
५	१२	श्री. काजळे शिवाजी अशोकराव	१, ३, ५, ६ व ७	२
६	१३	श्री. कांबळे सचिन अशोक	--	३, ६ व ७
७	१४	श्री. कांबळे स्वप्नील शिवाजी	--	१, २, ३, ४, ६ व ७
८	१५	श्री. खांडेकर वंदना संजय	--	२, ३, ६ व ७
९	१८	श्री. कोळी विनायक पांडुरंग	--	१, ३, ६ व ७
१०	१९	श्री. माळी राजेंद्र विष्णू	--	१, २, ३, ६ व ७

कोल्हापूर जिल्हा - तलाठी संवर्ग

१	२	३	४	५
१	२८	श्री. भोसले धनंजय अशोक	१, ३, ५, ६ व ७	२
२	३०	श्री. दाभाडे सतिश कौतिक	१, ३, ५, ६ व ७	--
३	३१	श्री. घोडे चंद्रकुमार श्रीपती	१, ३, ४ व ६	२
४	३३	श्री. कांबळे दिगंबर विष्णु	२, ३, ५, ६ व ७	--
५	३६	श्री. माळी समीर संभाजी	३, ४, ५, ६ व ७	--
६	३८	श्रीमती ओतारी भक्ती दिनेश	--	२, ३, ६ व ७
७	४०	श्री. पाटील किशोर नामदेव	२ व ३	--
८	४२	श्री. पाटील सागर बाळासो	--	१, २, ३, ६ व ७

अनुत्तीर्ण उमेदवाराचे निकालपत्र सोबत परिशिष्ट १ मध्ये जोडले आहे. उत्तीर्ण उमेदवाराचे अभिनंदन, सदर निकाल विभागीय आयुक्त कार्यालयाच्या www.divcompune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रताप जाधव,

उप आयुक्त (महसूल),

पुणे विभाग पुणे.

पुणे, १० ऑक्टोबर २०१७.